

August 13, 2022

The Secretary BSE Limited Pheeroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai – 400 001 Scrip Code: **533261** The Secretary National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, 5thFloor Plot No- 'C' Block, G Block Bandra-Kurla Complex, Bandra (E) Mumbai-400051 Scrip Code: **EROSMEDIA**

Sub: Submission of Clipping of the Un-audited Financial Results for the quarter ended June 30, 2022, published in newspaper under Regulation 47(1)(b) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 (as amended)

Dear Sir(s),

In terms of Regulation 47(1)(b) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 (as amended), the Financial Results of the Company have to be published in at least one English language National Daily Newspaper circulating in the whole or substantially the whole of India and in one Daily Newspaper published in the language of the region, where the registered office of the listed entity is situated within 48 hours of conclusion of the Board Meeting.

Accordingly, please find enclosed herewith the clippings of the extract of Un-audited Financial Results (consolidated with the footnote of standalone) for the quarter ended June 30, 2022 published in "The Free Press Journal" and "Navshakti" dated August 13, 2022.

You are requested to kindly take note of the above.

Thanking you,

Yours faithfully

For Eros International Media Limited

Vijay Thaker

MUMBAI

VP-Company Secretary & Compliance Officer

<u>Encl:</u> a/a

EROS INTERNATIONAL MEDIA LIMITED

Corporate Office: 9th Floor, Supreme Chambers, Off Veera Desai Road, Andheri (W), Mumbai - 400 053. Tel.: +91-22-6602 1500 Fax: +91-22-6602 1540 E-mail: eros@erosintl.com • www.erosmediaworld.com Regd. Office: 201, 2nd Floor, Kailash Plaza, Off Andheri Link Road, Andheri (West), Mumbai – 400053. CIN No. L99999MH1994PLC080502

THE FREE PRESS JOURNAL www.freepressjournal.in MUMBAI | SATURDAY | AUGUST 13, 2022 7 बैंक ऑफ महाराष्ट्र Bank of Maharashtra **PUBLIC NOTICE** KONKAN RAILWAY CORPORATION LTD R TAKE NOTICE THAT on behalf of our Client who intends to create secured charge/ (A Government of India Undertaking) आजादी ब

mortgage over the property more particularly described in the schedule hereunder (Hereinafter referred to as "Said Property"), we are investigating the title of M/s Tharwani Infrastructure over the Said Property. Further, we have been informed by M/s. Tharwani Infrastructure that the original chair

title document in respect of Said Property more particularly mentioned in the Schedule- II hereunder (Hereinafter referred to as "Title Document"), is missing from their custody & not traceable in-spite of a diligent search.

Any person(s) including society/trust/Company/LLP/Partnership Firm comes across the original Title Documents or is having any claim or right in respect of the Said Premises and / or any part thereof, by way of encumbrance, inheritance, share, sale assignment, memorandum of understanding, development rights , liability of commitment or demand, exchange, partition, mortgage, maintenance, lease, under lease, lien, license, gift, possession, partnership ,tenancy, trust, charge, bequeath pledge, guarantee, loans, advances, injunction, lispendens or any other attachment or under any decree, order or award passed by any Court of Law, Tribunal or Statutory Authority or arbitration, right of prescription or pre-emption or encumbrance nowsoever or otherwise is hereby required to intimate to the undersigned within Seven (7) days from the date of publication of this notice of his/her/their share or claim, if any with all supporting documents, failing which any future transaction / transfer /creatio of charge shall be done without reference to such claim and all claims, if any, of such person(s) shall be treated as waived and not binding on our client.

All that piece and parcel of land bearing following Survey Nos. of village Titwala, Taluka Kalyan, Dist- Thane in the project "VEDANT MILLENIA HAPPINESS PHASE II WING A" (Rera Reg. No. P51700018689) ("Said Project") (as per Architect Certificate dated 02.08.2022 issued by Jalal Architects) being constructed thereon and present & future FSI accruing thereon

Particulars

1) Jayesh Haribhau Tare in respect of la



TREE AUTHORITY PUBLIC NOTICE

In accordance with the provision under section 8(3) (C) of the Maharashtra (Urban Areas) Protection & Preservation of Trees Act 1975 (As modified upto January 2018) 01 proposal from "M/East" Ward in Zone-V and 01 proposal from 'S' Ward, 06 proposal from "T" Ward in Zone-VI i.e. Total 08 proposal are received for getting approval of Tree Authority/ Municipal Commissioner, Chairman, Tree Authority for removal of dead & dangerous trees.

The information of the trees for Cutting/ Transplanting in above mentioned dead & dangerous trees proposal is available on MCGM website · https://portal.rncgm.gov.in/About us Ward/Department Manuals/Gardens & Tree Authority 277-Adv-7 days-Z-V & VI

On account of pandemic Covid-19, citizens are requested to send the objections/suggestions on Email sg.gardens@mcgm.gov.in on or before dt. 23/08/2022 only instead of attending hearing personally. Objections/suggestions received after this date will not be entertained which may please may noted.

Supdt. of Gardens & Tree Officer of the Tree Authority Penguin Building, 2nd Floor, Veermata Jijabai Bhosale Udyan, Dr. Ambedkar Road,


Byculla (E),Mumbai-400 027 Tel. No. 23742162, Email - sg.gardens@mcgm.gov.in

Dated this 12th day of August 2022

Supdt. of Gardens PRO/1084/ADV/2022-23 & Tree Officer Avoid Self Medication

SAVANI FINANCIALS LIMITED Read, Office: 91, Mantra House, Marol Co-op Indl, Estate, M.V. Road, Andheri (East), Mumbai 400059 Website: savanifinancials.co.in * Email: info@savanifinancials.co.in * CIN: L67120MH1983PLC031614 STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED ON 30TH JUNE, 2022

documents in favour of the Bank. Towards the security of the aforesaid credit facilities availed from the Bank, the 1st and 2nd of you have created security interest in favour of the Bank by way of Mortgage in respect of the following immovable property.



EROS INTERNATIONAL MEDIA LIMITED CIN: L99999MH1994PLC080502

Regd. Office : 201 Kailash Plaza, Plot No A-12, Opp Laxmi Industrial Estate, Link Road, Andheri (W), Mumbai 400053 EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2022


			(₹	in lakh, except	per share data)
	Particulars	Quarter ended 30 June 2022 (Unaudited)	Quarter ended 31 March 2022 (Unaudited)	Quarter ended 30 June 2021 (Unaudited)	Year ended 31 March 2022 (Audited)
1	Total income from operations (net)	6,629	8,753	4,003	46,569
2	Net Profit/ (Loss) before tax and exceptional items	(2,640)	3,217	(4,359)	(115)
3	Net Profit/ (Loss) before tax after exceptional items	(2,640)	3,217	(4,359)	(115)
4	Net Profit/ (Loss) after tax and exceptional items	(2,622)	1,966	(4,286)	(917)
5	Total Comprehensive Income	1,230	3,725	(2,904)	2,455
6	Equity Share Capital	9,588	9,588	9,586	9,588
7	Earning Per Share (of ₹ 10 each)				
	Basic	(2.74)	2.05	(4.47)	(0.96)
	Diluted	(2.74)	2.05	(4.47)	(0.96)

Notes:

1. The above is an extract of the detailed format of the Standalone and Consolidated Financial Results for the quarter ended 30th June 2022, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone and Consolidated Financial Results for the quarter ended as at 30th June 2022 are available on the Stock Exchanges websites. (www.nseindia.com/www.bseindia.com) and Company's websites https://www.erosmediaworld.com/ investors/financial-reports/

Particulars	Quarter ended 30 June 2022 (Unaudited)	Quarter ended 31 March 2022 (Unaudited)	Quarter ended 30 June 2021 (Unaudited)	Year ended 31 March 202 (Audited)
Total income from operations (net)	3,820	6,933	2,568	25,76
Net Profit/ (Loss) before tax and exceptional items	(2,816)	209	(3,724)	36
Net Profit/ (Loss) before tax after exceptional items	(2,816)	209	(3,724)	36
Net Profit/ (Loss) after tax and exceptional items	(2,816)	209	(3,724)	36
Total Comprehensive Income	(2,816)	232	(3,724)	37
The accompanying consolidated financial results have of Directors at its meeting held on 12 August 2022.	been reviewed by t		ttee and approv n behalf of Boa	•
 e: Mumbai e : 12 August 2022			Executive	radeep Dwive Director & C DIN: 0778014

Whole-time Directo DIN:00076143



-Sd/-

Superintending Engineer

Electrical-Mechanical Department

Nashik Municipal Corporation

Particulars

NASHIK MUNICIPAL CORPORATION, NASHIK

ELECTRICAL MECHANICAL

DEPARTMENT

Nashik Municipal Corporation e-Tender No.03 (2022-23)

invites bids for one work. The detailed tender notice & tender

document would be available on www.mahatenders.gov.in

TRANS FREIGHT CONTAINERS LTD.

Regd. Off. Mulund Ind. Services Co.op. Society Ltd., Nahur Road,

Mulund (W), Mumbai 400 080 | Tel. No.: 91-22-22040630; Fax: 91-22-22041773;

Email : tfcl2008@rediffmail.com | CIN : L34203MH1974PLC018009

from 18/08/2022 to 01/09/2022.

पाणी अडवा, पाणी जिरवा...

जनसंपर्क/जा.क्र/१०९/

दि.१२/०८/२०२२


Total Income from operations Net Profit/(-Loss) for the period (before Tax, Exceptional and Extraordinary Items) Net Profit/(-Loss) for the period before tax after Exceptional and Extraordinary Items) Net Profit/(-Loss) for the period after tax after Exceptional and Extraordinary Items) Total Comprehensive Income for the period Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs.10/- per share) Reserve (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous Year) Earnings per share (EPS) (before extraordinary items) (of Rs.10/-each) Basic Diluted

Earnings per share (EPS) (afte extraordinary items) (of Rs.10/-each) Basic Diluted The Unaudited Financial Result for the Quarter Ended 30th June, 2022 have bee eviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at the me

held on 12th August , 2022.

Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosur Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results and available on the Stock Exchange website (www.bseindia.com)

Place : Mumbai Date : 12/08/2022



Sd/-Registrar Debs Recovery Tribunal-1, Mumbal PUBLIC NOTICE

All concerned are hereby informed that the

land bearing Old Survey No. 120, New

Survey No. 86, Hissa No. 1B, of Revenue

Village - Goddev [Bhavandar (East)], Taluka

& District - Thane, now falling within the

local limits of Mira Bhayandar Municipa

Corporation, along with a building known a

"Nirvikar Apartment", which came to be

demolished, is in the sole and exclusive ownership of my client Nirvikar Co. Op

All are hereby further informed that my clien

has not dealt with its ownership and rights in the land and the building with anyone no

authorized anyone to deal with the same an

save and except my client, nobody else is

entitled to deal with the abovesaid land and

Despite the abovesaid facts, anyone dealing

with the abovesaid land and the demolished

building other than with my client, shall be doing it so, at his sole risks and

consequences and such dealing shall be pe

se illegal and further shall not be binding

upon my client, for whatever reasons of

G-2/A, Komal Tower, Patel Nagar

Station Road, Bhayandar (West)

District - Thane 401 101.

Sd/

Adv. P. Har


"Legal Point"

Hsg. Soc. Ltd.,

the demolished building.

under any circumstances. Ref/No/PN/813/2022

Dt. 13^h August 2022





Total Income From Operations Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items) Net Profit/ (Loss) for the period before Tax after Exceptional and / or Extraordinary items)

THE SCHEDULE- II ABOVE REFERRED TO: (Description of the Title Document)

Sr. No. Original Conveyance Deed 05.02.2011 bearing serial no.1186/2011 executed by 1) Smt. Laxmibai Raghunath Tare, 2) Madhukar Raghunath Tare and 3) Gulab Raghunath Tare in favour of 1) Smt. Jayshree Haribhau Tare, 2) Shri. Jitendra Haribhau Tare, 3) Shri. Sandeep Haribhau Tare and 4) Shri.

land bearing Survey No. 221/3/1.		Balance Sheet of previous year			
Dhiraj Jain - Managing Partner DM Associates.		Earnings per Share (of Rs. 10/- Each) (a) Basic (b) Diluted	0.11 0.11	130.69 130.69	(1.89) (1.89)
209, 2nd Floor, 58/64, Hari Chambers, Bhagat Singh Marg, Fort Mumbai-400001		s: above is an extract of the detailed format of 0 ults filed with the Stock Exchanges under Res			
	 Obli	gations and Disclosure Requirements) Regu	lations, 201	5. The full	l format of

Sd/-

ock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing ure Requirements) Regulations, 2015. The full format o he Quarterly Unaudited Financial Results are available on the Stock Exchang website www.bseindia.com and on Company's website www.mplindia.in The above financial results were reviewed by the Audit Committee and have

Place : Thane

Date : 12th August, 2022

been taken on record and approved by the Board of Directors at its meeting held on 12th August, 2022. The Statutory Auditors have carried out Limited Review of above unaudited financial results and have issued their Limited Reivew Report on the same

NOTICE INVITING OPEN E TENDER CALL DATED 13.08.2022

On behalf of Konkan Railway Corporation Ltd, Regional Railway

Manager, Ratnagiri is inviting Open E Tender For the following work.

Construction of Goods platform for 150m length (15m wide) and

extension of track for 60m length at Zarap station. (Tender No: KR

RN-SEN-W-2022-10), Estimated cost: ₹ 31,82,854/-, EMD:

63,700/-, Last date and Time of depositing of tender ON LINE:

Railway Manager, Office, MIDC area, Mirjole, Ratnagiri. (Web site: www.Ireps.gov.In) 05.09.2022 at 15.00 hrs. For further details, contact office of Regional

MPL Plastics Limited

(CIN: L25209MH1992PLC066635)

Read.Office : 2 , Ashish Warehouse Corporation, Punjab Foundry Industrial Estate

Near Classic Studio, Mira Bhayander Road, Kashimira, Mira Road (East), Dist.

Thane - 401 104. Tel.\ Fax : 022- 28455450 / 28458967

Email: mplho@mplindia.in, Website: www.mplindia.in

30th June, 2022

Particulars

Net Profit / (Loss) for the period after tax

after Exceptional and / or Extraordinary items)

(Comprising Profit / (Loss) for the period (after tax

Reserves (excluding Revaluation Reserve) as per

Total Comprehensive Income for the period

and Other Comprehensive Income (after tax) Equity Share Capital

Juartei

Ended

30.06.2022

(23

125

(Rs. in Lacs

Quarter

Ended

30.06.2021

(23)

(236

(23)

(236

1,25

Year

Ended

31.03.2022

(48)

17,72

16.63

16,636

1,25


(2,876

By order of the Board For MPL Plastics Limited. Sd/- M.B. Vaghani Whole Time Director

FEDERAL BANK
Loan Collection & Recovery Department - Mumbai Division The Federal Bank Ltd. Loan Collection & Recovery Department - Mumbai Division, 134, 13th Floor, Joly Maker Chamber II, Nariman Point, Mumbai – 400021 E-mail: mumlcrd @federalbank.co.in, Phone : 022 – 22022548 /
22028427 CIN: L65191KL1931PLC000368, Website: www.federalbank.co.in //SPEED POST with A/D//
То,
 Mr. Sabir Khan, aged 46 years, Son of Mr. Mohd. Tahir Khan, Address 1: R/O: 301, Saphire, Next to Canossa Convent, Caves Road, Andheri East, Murmbai – 400093, Maharashtra. Address 2: Flat No: 402, 4th Floor, Apeksha CHS LTD, Plot No: 201, Sher-e-Punjab Colony, Off Mahakali Caves Road, Andheri East, Murmbai – 400093, Maharashtra.
2) Mrs. Kausar Khan, aged 41 years, Wife of Mr. Sabir Khan, Address 1: R/O: 301, Saphire, Next to Canossa Convent, Caves Road, Andheri East, Mumbai – 400093, Maharashtra. Address 2: Flat No: 402, 4th Floor, Apeksha CHS LTD, Plot No: 201, Sher-e-Punjab Colony, Off Mahakali Caves Road, Andheri East, Mumbai – 400093, Maharashtra.
Notice issued under section 13(2) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security

nd itv Interest Act, 2002 (hereinafter referred to as Act) The 1st of you as principal borrower and 2nd of you as co-obligant/coapplicant has availed Housing Loan Facility for an amount of Rs. 39,75,000/- (Rupees Thirty Nine Lakhs Seventy Five Thousand Only) in Ioan A/c no: 11767300002541 disbursed on 07/11/2008 from The Federal Bank Limited a banking company registered under the Companies Act having registered office at Alwaye (hereinafter referred to as the bank) through its branch at Mumbai - Andheri for purchase of house after executing necessary security agreements / loan

16



Sanjay Sonawane

Exh-63

... Applicant

...Defendants

Chief Manager & Authorized Officer Thane Zone

अमृत महोत्सव

A GOVT. OF INDIA UNDERTAKING

एक वस्विर एक बैंक

PANCHPAKHADI THANE BRANCH: Sita Mauli Bidg. Opp; Open House Hotel Thane (West) - 400 602. Telephone No.:- 022-25399742 /25362196 Email:- bom769@mahabank.co.in

Appendix IV POSSSESSION NOTICE [Under Rule 8(1)]

hereas the under signed being the Authorized Officer of the Bank of Maharashtra

ider the Securitization and Reconstruction of Financial Asset and Enforcement of Securit itterest Act - 2002 and in exercise of powers conferred under Sc. (12) of Section 13 reac-itterule 3 of Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice date

20.04.2022 calling upon M/s. Aegis Infrasolutions Pvt. Ltd., to repay in full the amount of Rs. 1,85,81,070/- plus unapplied interest @ 9.15% plus penal interest @2% plus others expenses w.e.f. 01.12.2020 & Rs. 40,96,601/- plus unapplied interest @ 7.50%

plus penal interest @2% plus other Expenses w.e.f. 25.11.2021 & Rs. 38,96,809/- Plus unapplied interest @2.40% plus other Expenses w.e.f. 25.11.2021 & Rs. 38,96,809/- Plus unapplied interest @7.40% plus penal interest @ 2%, Plus other Expenses w.e.f. 01.12.2021 till date of realization within 60 days from the date of receipt of the said notices within 60 days from the date of the said Notice.

The Borrower having failed to repay the amount, Notice is hereby given to the Borrowe and the public in general that the Undersigned has taken **Symbolic Possession** of the properties described herein below in exercise of powers conferred on him / her under section

HEAD OFFICE: "Lokmangal", 1501, Shiyajinagar, Pune - 41100

FUTURE CONSUMER LIMITED

CIN : L52602MH1996PLC192090 Website: www.futureconsumer.in Regd. Office : Knowledge House, Shyam Nagar, Off. Jogeshwari Vikhroli Link Road, Jogeshwari (E), Mumbai-400 060 Tel. No.: +91 22 40552200 Fax No.: +91 22 40552201 Email: investor.care@futureconsumer.in

EXTRACT OF STATEMENT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2022

			(Rs. in lakhs
	For the	For the	For the
		Quarter ended	Year ended
Particulars	30-Jun-22	30-Jun-21	31-Mar-22
	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Total income from operations (net)	10,426.82	30,550.68	146,878.86
Net (Loss) for the period (before tax and Exceptional items)	(6,016.76)	(3,143.25)	(37,628.05)
Net (Loss) for the period before tax (after Exceptional items)	(8,965.12)	(3,143.25)	(45,037.25)
Net (Loss) for the period after tax (after Exceptional items)	(9,514.15)	(3,154.92)	(44,975.63)
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period			
(after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(9,549.13)	(3,164.77)	(44,978.63)
Equity Share Capital	119,014.91	118,415.29	119,014.91
Earnings Per Share (of Rs.6/- each) for continuing operations after exceptional item			
Basic (in Rs.)	(0.48)	(0.16)	(2.27)
Diluted (in Rs.)	(0.48)	(0.16)	(2.27)
Earnings Per Share (of Rs.6/- each) for continuing operations before exceptional item			
Basic (in Rs.)	(0.33)	(0.16)	(1.90)
Diluted (in Rs.)	(0.33)	(0.16)	(1.90)
Key Standalone financial Information of the Holding Company			(Rs. In lakhs
	For the	For the	For the
		Quarter ended	Year ended
Particulars	30-Jun-22	30-Jun-21	31-Mar-22
	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Revenue from operations	2,235.31	17,533.96	97,008.98
Profit / (Loss) before Tax	(7,814.17)	(1,262.40)	(54,687.37)
Total comprehensive income	(7,814.17)	(1,263.86)	(54,680.54)

Note on Qualification in Review Report

The Group has investments in Joint Ventures Aussee Oats Milling Private Limited and Aussee Oats India Private Limited (togethe referred to as 'JV') of Rs. 6,925.45 lakhs including investments, loans and other assets (As on March 31, 2022 Rs. 6,650.53 lakhs) There is a dispute between the Group and said JV partners and due to non-availability of financial results for the quarter ended June 30, 2022 as a consequence of non-cooperation of the said JV partners which is in direct contravention of court rulings, the Group is unable to determine the fair value of Group's investments in JV as at June 30, 2022 and consequent impact thereof on the quarterl results. However, the Management believe that it will not have a material impact on the financial results for the quarter ended June 30, 2022.

In the context of 2 joint ventures, viz. a) Hain Future Natural Products Private Limited, a joint venture of the Group (Hain Future JV) Due to the non-alignment of the Group with the co-joint venturers on key aspects pertaining to the operations of Hain Future JV, the entity is unable to finalise and approve the financial results for the period ended June 30, 2022. b)Fonterra Future Dairy Private Limited, a joint venture of the Group (Fonterra Future JV): As per the resolutions dated March 10, 2022 passed by the Board of Directors of the Company, it has been agreed to discontinue the operations of the Fonterra Future JV. In view of the above and liquidation activities are still in progress, the Group has consolidated the proportionate share of the results of these entities based of the Management Certified result, received from the respective entities...

Note : The above is an extract of the detailed format of Quarter and Year ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter Financial Results are available on the Stock Exchange websites - www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company

website - www.lutuleconsumer.in	By Order of the Board For Future Consumer Limited
Place: Mumbal Date : August 12, 2022	Sd/ Amit Kumar Agrawa Executive Director

				(Rs. In lacs)
Sr. No.	Particulars	Unaudited Quarter ended 30th June 2022	Audited Year ended 31st March 2022	
1	Total Income from operations	2.78	11.34	2.81
2	Net profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	0.03	1.51	1.05
3	Net profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	0.03	1.51	1.05
4	Net profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	0.03	1.51	1.05
5	Total Comprehensive Income for the period (Comprising profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	0.03	1.51	1.05
6	Equity Share Capital (Face Value of Rs.10/- each)	400.00	400.00	400.00
7	Reserves (excluding Revaluation Reserves as per balance sheet of previous accounting year)	-	-	-
8	Earning per share (of Rs.10/- each) for continuing and discontinuing operations (not annualized) Basic and Diluted (Rs.)	0.00	0.04	0.03
Note 1 T	es : he above is an extract of the detailed format of the Quarterly	Financial Results	filed with the	Stock Exchange

under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and Company's website www.savanifinancials.co.in On behalf of the Board For SAVANI FINANCIALS LTD

Place : Mumbai Date : 12th August, 2022

Place : Mumbai

Date: 12.08.2022

UTIQUE ENTERPRISES LIMITED

Read. Office: 912, Embassy Centre, Jamnalal Bajaj Marg, Nariman Point, Mumbai 400 021 (CIN: L52100MH1985PLC037767) Tel.: 91+22-2288 6100; Email: info@utique.in / www.utique.in EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2022

	a a	uarter Ende	d	Year Ended
PARTICULARS	30.06.2022 Unaudited	31.03.2022 Audited	30.06.2021 Unaudited	31.03.2022 Audited
Total Revenue / Income from Operations	2,232.67	3,291.50	106.18	3,838.09
Net Profit / (Loss) for the period (before Tax and Exceptional Items)	658.46	883.09	85.70	1,231.51
Net Profit / (Loss) for the period (before Tax and after Exceptional Items)	658.46	883.09	85.70	1,231.51
Net Profit / (Loss) for the period (after Tax and Exceptional Items)	658.46	883.09	85.70	1,231.51
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss)				
for the period (after Tax) and Other Comprehensive Income (after Tax)]	658.46	883.09	85.70	1,231.51
Paid-up Equity Share Capital (Face value of Rs.10 per share)	5,567.01	5,567.01	5,567.01	5,567.01
Reserves (excluding Revaluation Reserve as per Balance Sheet)	-	-	-	(1,007.40)
Earnings Per Share (EPS) (Face Value of Rs.10 each) (not annualized)				
1. Basic:	1.18	1.59	0.15	2.21
2. Diluted:	1.18	1.59	0.15	2.21
Notes:	•			

The above is an extract of the detailed format of the Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the guarter ended June 30, 2022 is available on the Stock Exchange website www.bseindia.com and the Company's website www.utique.in.

The above Financial Results have been taken on record by the Board of Directors at its meeting held on August 12, 2022

3) In pursunace of the Application dated March 30, 2022 of Apple Asset Management Limited ("AAML"), wholly-owned subsidiary of the Company, to the Registrar of Companies under Section 248 of the Companies Act, 2013, on July 28 2022, the name of AAML has been struck off the Register of Companies and AAML has been dissolved.

By Order of the Roan

J. R. K. Sarma

Directo

Sd/-DEEPA TRACY

(Rs. Lakh)

MANAGING DIRECTOR

Description of Mortgaged Immovable Property

All that piece and parcel of the Residential Flat No: 402, admeasuring 500 Sq. ft. built up area + Terrace admeasuring 351 Sq. Ft. Built up area, on the 4TH Floor of the Building Known as Apeksha Co-op Housing Society Limited, constructed on land bearing Plot No: 201 C.T.S. No: 368 (pt) of Village Mogra, Taluka Andheri, Sher-e-Punjab Society, Mahakali Caves Road, Andheri East, Mumbai - 400093, Maharashtra in the Registration District of Mumbai City and Mumbai Suburban and bounded on the East by Deepti Pearls Building, on the South by Jyothi Building, on the West by Building area, on the North by Police Chowky (boundaries are mentioned as per valuation report dated 23/04/2021)

The aforesaid mortgaged security property is hereinafter referred to as 'secured asset'. You have defaulted repayment of the above-secured debt in violation of the agreed terms and the account became a Non Performing Asset on 08/05/2022, as per the norms and guidelines of Reserve Bank of India.


The undersigned being Authorised Officer of the Federal Bank Ltd. hereby informs you that as on 06/07/2022 a sum of Rs.13,81,892/- (Rupees Thirteen Lakhs Eighty One Thousand Eight Hundred Ninety Two Only) together with further interest @ 12.48% per annum with monthly rest from 07/07/2022 plus costs and charges thereon is due from you jointly and severally, under your loan account with Mumbai – Andheri branch of the Bank As such, the bank as a secured creditor as envisaged under sectior 2(zd) of the Act hereby call upon you, as contemplated under Sec.13 (2) of the said Act, to pay the said amount with further interest thereon till the date of payment and costs/other charges within 60 days from the date of this notice, failing which the Bank as a secured creditor shall be constrained, without prejudice to any of its other rights and remedies, to take, without any further notice, the following recourse measures prescribed under section 13(4) of the Act

- against you. 1. To take possession of the secured assets described above and transfer the said assets by way of lease, assignment or sale for realising the dues.
- 2. To take over the management of the secured assets and transfe them by way of lease, assignment or sale for realising the dues.
- 3. To appoint any person to manage the secured assets the possession of which has been taken over by the bank.
- 4. To require at any time by notice in writing, to any person who has acquired any of the secured assets from you and from whom any money is due or may become due to you, to pay to the bank.

You are also put on notice that as per section 13(13) of the Act, you shall not after receipt of this notice transfer by way of sale, lease or otherwise any of the secured assets referred to in this notice in any manner whatsoever to the prejudice of the interest of the bank without its prior written consent.

You are also put on notice that Section 13(6) of the Act empowers the bank to give a valid title to the transferee all rights in, or in relation to, the secured asset transferred as if the transfer had been made by the owner of such secured asset. Please be informed that in the event of your failure to discharge your liability in full within 60 days from the date of this notice and the bank initiates remedial actions under the provisions of the Act, you shall further be liable to pay to the bank all cost, charges and expenses incurred in that connection. Your attention is also invited to the provisions of section 13 (8) of the Act, in respect of time available, to redeem the secured assets (security properties). In case the dues are not fully satisfied with the sale proceeds of the secured assets, the bank shall proceed against you for the recovery of the balance amount personally. This notice is issued without prejudice to the other rights and remedies available to the bank for recovering its dues. Dated this the 25th day of July 2022

For, The Federal Bank Ltd Mr. Lecin C Assistant Vice President & Division Head



	रन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी						
<u>www.nmc.gov.in</u> वर दि.१८/0८/	दीवाण हाऊसिंग फायनान्स	ार करून सदर सूचना प्राप्त झाल्या स लि. द्वारे आयसीआयसीआय बँ सुविधा मंजुर करण्याच्या संदर्भात	केला देण्यात आलेल्या अधि	भेस्तांकना अंतर्गत) डीएचएफएल आणि	कर्जदार यांच्या दरम	
ध आह. सही/-	कर्जदारांनी सदरहू रकेम चु	कुती करण्यास कसूर केलेली आहे अधिनियमाच्या कलम १३(४) स	म्हणून कर्जदार आणि सर्व	र्वसामान्य जनतेला	सूचना याद्वारे देण्यात '	येते की, निम्नस्वाक्ष	
		कतीचा सांकेतिक कब्जा घेतलेल यवहार करु नये आणि सदरहू मिळब			-		
नाशिक महानगरपालिका, नाशिक		'कर्ज खाते क्रमांक (डीएचएप णे आयसीआयसीआय न्यु लं	• 1	तीचे वर्णन/ कब्जाची तारीख	w.	नेची तारीख/माग ोल रक्रम (रु.)	ाणी शाखेचे नाव
ाणि राईट ऑफ डिपार्टमेंट, रिजियन - ॥ ाचा पत्ता: हॉस्झिन बिल्डिंग, १ ला मजला,	क्युझेडटीएनई००० लॅन-०४५००००७	आणि संगीता भरत भोसर ०५०४०५२१ (डीएचएफएल ७५९३ आणि आवसीआवसीआ ६००००५०४०५२१)	ओल्ड १५, मंदार अप	गर्टमेंट, सेक्टर ठ, महाराष्ट्र नवी मुं	२३, रु. ११,५	रप्रिल, २०२२ ५७,४२८.००/-	ठाणे
	गरील नमूद कर्जदार/हमीव	श्वर्ण्य २०४० २२२२२२२ दार यांना रक्षम चुकती करण्यासाट तर्गत तरतुर्दीनुसार सद्र सूचना प्र	। गे याद्वारे ३० दिवसांची सूच	वना देण्यात येत अ	., .		
<u>द्वेपत्र</u> (रोजीनीया गांग से काणा राजाल पिल (रंगिया) लि	व्या नियम ८ आणि ९ अ देनांक : ऑगस्ट १२, २ ठेकाण: ठाणे	0.0	સંચ્લા તારહ્વપાસૂન ૨૦ ાવ્ય	वसाच्या समाप्तान			धेकृत अधिकारी
ा प्लाट प्रमाण तपाराल मध्य बदल युढाल प्रमाण आह	00000		CTEEL V				
र. १०,२१,००,०००/- र. १,०२,१०,०००/-	SEWA		STEEL	C067466			
₹. ७९,००,०००/- ₹. ७,९०,०००/- ₹9,00,00,000/- ₹. 9,90,000,000/-			Office:185, K.I.I alapur, Dist. Ra	aigad, Mal	harashtra.		
ो मुंबई, जिल्हा येथे स्थित दोन्ही जमिन सर्व्हे क्र. ८९/१ दिनांक ३०.०७.२०२२ रोजीच्या च्या उक्त नोटीसमधील	-	THE STATEMENT OF	FINANCIAL RESU				(Rs. In Lakh)
	ir. 10.	PARTICULARS		30.06.2022		30.06.2021	YEAR ENDED 31.03.2022
	1 Revenue from	operations:		(Unaudited 460.33) (Audited) 750.83	(Unaudited) 253.82	(Audited) 1,806.78
	2 Expenses: 3 Profit / (Loss)	before exceptional and e	xtraordinary items	465.59 (5.26)	705.03	269.39 (15.57)	1,780.99 25.79
	and tax (1-2) 4 Profit before ta	•	•	(5.26)	45.80	(15.57)	25.79
ara Bank	5 Profit (Loss) A		.055)	(5.25)	43.15 (7.26)	(12.18) 3.20	26.67
ada इमारत, आदी मर्झबान स्ट्रीट, मुंबई-४०० ००१.	7 Total Compret	nensive Income / (Loss) / share capital (face value	·	(1.78)	35.89	(8.98)	29.14 331.15
ई - मेल : cb6289@canarabank.com	9 EPS per share	e of Rs.10/- (for the period			1.30		0.81
२ च्या नियम ८ (६) च्या तरतुदींसह वाचत	(1) Basic (2) Diluted			(0.16) (0.16)	1.30	(0.37) (0.37)	0.81
गान्शयल असटस् अण्ड एन्फासमट आफ ।सक्यु।रटा विक्रीसाठी ई–लिलाव विक्री सूचना. मीनदार यांना याद्वारे सूचना देण्यात येते की, कॅनरा बँकच्या	The financial resu	ilts of the company for the Board of Directors at the Be				by Audit Comm	nitee and taken
ता होता त्या तारणी धनकोंकडे गहाण/भारग्रस्त असलेल्या ड ॲग्रो इंडस्ट्रीज प्रा. लि., ५५२, कृष्णा ए कुंज, ४	Previous period's	figures have been regro engaged in the business of	uped or rearranged,	wherever ne	cessary.	be Allieand Pro	ducts. which in
प), मुंबइ- ४०००५२ द्वारा त्यांच संचालक/ हमादार नाव सेन, ३) अमरजीत कौर भासिन, ४) जगजीत कौर	the context of Ind the Company.	ian Accounting Standard	(IND AS)- 108 "Oper	rating Segmen	nts", is considere	d as the operati	ing segment of
(३) हरप्रीत कौर भासिन, ७) मनजित कौर भासिन, ८) न कॅनरा बैंकेच्या एआरएम ॥ शाखेला रु. अधिक पुढील व्याज आणि प्रभार) च्या वसुलीसाठी	Provision for Defe	erred Tax Liability / Asset,	if any, shall be mad	le at the year		TEEL WIRE R	OPES LTD
जसे आहे जे आहे' तत्त्वाने विकल्या जातील.	Date : August 1 Place : Mumba					Sd/- shboo Hansw	
राखीव किंमत 🔰 इसारा अनामत 📗					Company Secre	etary & Compl	lance Officer
(रू. मध्ये) रक्तम (रू. मध्ये) १ भासिन ॥ मजला, लला, खार लल्ट अप ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- विल्ट अप विल्ट अप ३४,५०,०००/- वी सायं. ५.०० पर्यंत जमा करावी.	सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकस्ट्र इंडिया इन्फोलाईन हाऊसिंग र शाखा कार्यालय : सीटीएस १६व्ही, प्लॉट क्र. बी–२३, र	– लिलाव नि विक्री क ब्राज ऑफ फावाशिवल अंसेट्स अंष्ड फावनान्स लि. अशी ज्ञात) (आवआव क. ४१७८/१ ते ७ तानाजी नगर, का णो इंडस्टियल परिवा, वागळे इस्टेट,	एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरे एफएल–एचएफएल) कॉर्पोरेट लेका माता मंदिराजवळ, २रा ठाणे – ४००६०४/शॉप क्र. २	ना (परिशिष्ट रेस्ट ॲक्ट, २००२ (र ट कार्वालय प्लॉट क्र मजला, चिंचवड, पु २०१, द एज, २रा म	ानंतर ॲक्ट) अंतर्गत आच . ९८, उद्योग विहार, फेज एपे-४९१०३३/आयआर नला, प्रकाश टॉकीज मा	मि ८ (६)) आवएफएल होम फाव -IV, गुरगाव - १२२० गएफएल हाऊस, सन इ गे, आवसीआवसीआ	वनान्स लिमिटेड (पूर्वी १५ (हरियाणा) आणि इन्फोटेक पार्क रोड क्र. य बँके जवळ, पालघर
(रू. मध्ये) रक्तम (रू. मध्ये) र भासिन IT मजला, रला, खार, दे,४५,०००,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- दीं सायं. ५.०० पर्यंत जमा करावी. रास ०६.०९.२०२२ रोजीस किंवा पूर्वी सायं. ५.०० तारीख ०६.०९.२०२२ काऱ्यांतह आगाऊ वेळ ठरवून निरीक्षण करता वेईल. सा बैंकेची वेबसाईट (www.canarabank.com) मध्ये वा किंवा श्री राष्ट्रा न, मुख्य व्यवस्थापक, कॅनरा ६५१९२८/२९/ मो. क्र. ७६३९२३६६७०) किंवा श्री.	सिक्युरिटायझेशन अँण्ड रिकस्टू इंडिया इन्फोलाईन हाऊसिंग प शाखा कार्यालय : सीटीएस ग १६व्ही, प्लॉट क्र. बी–२३, त (प) – ४०१४०४ कडे गहाण आहे जेथे आहे तत्वाने आणि	– लिलाव नि विक्री क दबल ऑफ फावनाश्विवल असेटस अंख् फावनान्स लि. अशी ज्ञात) (आवआज ७. ४२७८/१ ते ७ तानाजी नगर, का	एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरे एफएल – एचएफएल) कॉर्पोरेट लेका माता मंदिराजवळ, २रा ठाणे – ४००६०४/शॉप क्र. र वआवएफएल –एचएफएल चा प्रा वेक्रीच्या हकासह खालील कर्ज	ना (परिशिष्ट रेस्ट अंबट, २००२ (२ 2 कार्यालय प्लॉट क्र मजला, चिंववड, प् २०१, व एज, २२ फ २०१, व एज, २२ फ प्रिकृत अधिकान्यांगी खाते/प्रॉस्पेक्ट क्र. २ -लिलाव फ्लंटफॉर्म व ग न जमापित ६२.२४	ट-IV ए) (निट ।पंतर, अंवर) अंतर्गत आप - १८, उद्योग विहार, फेज पा - ११९०३/आवआय (एओ) आवआयएफएत- पॉक निय्नस्वाक्षरीकार्यद्वारे सांकेतिक कब्जाची तारीर १०-जून-२०२२	ाम ८(६)) आवएफएल होम फाव -।८, गुरागव - १२२७ एफएल हाऊस, मन ३ मे, आवसीआयसीआ एडएफरल वी थकवाली एडए अंतर्गत वारी सूव करण्यात वेईल. ब्राह्म र. ३३	बनान्स लिमिटेड (पूर्वी १५ (हरियाणा) आणि इन्फोटेक पार्क रोड क्र. व बँके जवळ, पालघर 1 वसुल करप्ण्यासाठी 'जे
(रू. मध्ये) रक्तम (रू. मध्ये) र भासिन ता मजला, रला, खार, दे,४५,०००,०००/- इ४,५०,०००/- इ४,५०,०००/- हर अप दीं सायं. ५.०० पर्यंत जमा करावी. तारा ७६.०९.२०२२ रोजीम किंवा पूर्वी सायं. ५.०० तारीख ०६.०९.२०२२ काऱ्यांतक आगाऊ वेळ ठरवून निरीक्षण करता देईल. सरा बैंकेवी वेबसाईट (www.canarabank.com) मध्ये वा किंवा श्री. यदीप परान, मुख्य व्यवस्थापक, कॅनरा ६५११२८/२९/मो. क्र. ७६३९२३६६७०) किंवा श्री. मेल आयडी : cb6289@canarabank.com देथे गावा केंवा श्रे. गुपाता क, दियाणा, पिन: १९२०१५, कं.क्र. +९१ १२४ ४३०२०२०/ २१/ २२/ २३/ २४,	सिक्युरिटायझेशन ऑण्ड रिकन्स्ट् इंडिया इन्फोलाईन हाऊसिंग र शाखा कार्वालय : सीटीएस 1 १वव्ही, पर्लाट क्र. बी-२३, र (प) - ४०१४०४ कडे गहाण) आहे जेथे आहे तत्वाने आपि मिळकत्त्रीया कच्चा घेतला अ कर्जवार/ सह-कर्जवार/ हरायेदार १. शी. गंगेशकुमार विश्वकर्मा १. शी. गंगेशकुमार विश्वकर्मा	- लिल्लाव नि विद्रती क द्रश्वन ऑफ फावनाश्चिवल असेटस् अंग्ड क्र. ४२७८/१ ते ७ तानाजी नगर, कार्ग डाणे इंडस्ट्रियल एरिया, वाराळे इस्टेट, श्वाव फिक्ततीव विक्री. ज्या अर्थी आ म जे आहे जसे आहे तत्वानें तिच्या 1 सोह. विक्री वेदसाईट: www.bankeau मागणी सूचना तारीख आणि रखकम २१-फेह्र२०२२	एफ्फोसॅमेंट ऑफ सिक्युरिटी इंटरें एफएल – एचएफएल) कॉर्पोरेट लेका माता मंदिराजयळ, १रा उाणे – ४००६०४/शॉप क्र. उाणे – ४००६०४/शॉप क्र. बेक्रीच्या हकासह खालील कर्ज बेक्रीच्या हकासह खालील कर्ज देधाका.com येथे पुरवितेत्या ई स्थावर पिळकत ताराण महेवे देश-३, ११वा मजला, मोर	ना (परिशिष्ट सेट अंबट, २००२ (१ 2 कार्यालय फ्लॉट क मजला, विवरब, ५ २०१, २ एज, २२१ म विवर, ४२१ म - लिलाब फ्लंटफॉर्म स (/ ग ज्यापित ६ २.२४ बी बिंग, 'ग्यान २६२, ग्रह्माफट, ग गि विभाग क	टि— IV ए) (निय गतंतर ॲंबट) अंतर्गत आच १९, उद्योग विहार, फेज एो –४११०३३/आवआट एो –४११०३३/आवआट एो –४११०३२ आं क्रि जिन्म्स्वाक्षरीकारांद्वारे सांकेतिक कब्जाची तारीर	ाम ८(६)) आवएफएल होम फान - N, गुरागव - १२७ - N, गुरागव - १२७ मे, आवसीआस्सीआ एफएल तो भ्रह्म मे, आवसीआस्सीआ एफएल तो भ्रह्म करण्यात वेईल. ब्राह्म (स्पर्वे तेहतीस की तीस इसार अना ठम, इ.३,३०,४६	वनान्ध लिमिटेड (पूर्वी १५ (हरियाणा) आणि स्मोटेक पाके रोड क. व बैंके जबळ, पालघर ब बेसुत करण्यासाठी 'जे नेला अनुसरून खालील जीव किंगत 9,0%,६००/–
(रू. मध्ये) रक्तम (रू. मध्ये) र पासिन ाा मजला, लला, खार लिल्ट जय दीं सायं. ५.०० पर्यंत जमा करावी. दीं सायं. ५.०० पर्यंत जमा करावी. दां स ०६.०९.२०२२ रोजीस किंवा पूर्वी सायं. ५.०० तारीख ०६.०९.२०२२ तारीख ०६.०९.२०२२ तारीख ०६.०९.२०२२ तारीख ०६.०९.२०२२ तारीख वेळ ठरवून निरीक्षण करता बेईल. सरा बॅंकेची वेबसाईट (www.canarabank.com) मध्ये ावा किंवा श्री. प्रदीय पद्मन, मुख्य व्यवस्थापक, कॅनरा ६५१९२८/२९/मो. क्र. ७६३९२३६६७०) किंवा श्री. मेल आयडी : cb6289@canarabank.com वेथे प्रावा. किंवा सेवा पुरवठादा मे. सी १ इंडिया प्रा. लि., नारत क्र. ३०९, गुरगाव, हरियाणा, पिन: १२२०१५,	सिक्युरिटावक्षेशन अंण्ड सिकस्टर इंडिया इन्फोलाइंन हाऊसिंग शाखा कार्यालय : सीटीएसा शाखा कार्यालय : सीटीएसा (प) – ४० १४०४ कडे गहाण आहे जेथे आहे तात्याने आगि जिळकत/तींवा कब्जा येतला अ कर्जाया/ सूट-कर्जवार/ हमीदास १. श्री. गीवाकुमा विश्वकर्मा २. श्री. रावे स्टब्स्डा देरदायाडोस (प्रार्मेषेट्र क्र. ९४४८२९) १. श्री. गीवृष् हसिदंद युास २. बूप ऐशन	- लिस्ताव नि विद्रती झ त्वाव ऑफ फाववाजियल असेट्स अंग्ड फायनान्स लि. अशी जात) (आवआय क. ४१७८/ १ ते ७ तानाजी नगर, का गो इंडस्ट्रियल एरिंबा, वागळे इस्टे, स्थावर मिळकतीची विक्री. ज्याअर्थी आ ग जे आहे जसे आहे तत्वानें तिज्या 1 गहे. विक्री वेबसाईट: www.bankeau मागणी सूचना गारीख आणि रक्कम ११-केंद्र २०२२ इ. ३८,०४,०४०/ – (रूगये अडतीस लाख वाह स्वार चाळीस मात्र) बोली वाढीव रक्कम इ. ४९,०००/– (रूगय चाळीस इजार गाव) १९-नार्च-२०२२ इ. १.४,१.२०४/–	एन्फोसॉनेट ऑफ सिक्युरेटी इंटरे एफफएन प्रचएफएल) कॉर्गोरेट लेका माता मंदिराजखळ, १रा उग्णे – ४००२४/शॉप क्र. 4वावएफएल-एचएफएल चा प्रा बेकीच्या हकासह खालील कर्ज titons.com येथे पुर्खितेत्त्या ई स्थावर सिळ्ळका स्थावर सिळ्ळका चो. मी., सर्दे क, ७/२/२, नेवास'', पिसोळी, पुणे, ४११ भारत मिळकीचे सर्व ते मान आं पत्तेट प्र. १०६, क्षेत्र मोजमारि मीटर, मजला क्र. १, बिंग बी,	ना (परिशिष्ट स्टेन्ड अंबर, २००२ (१ 2 कार्यालय फ्लॉट क मजला, जिंवलबड, पु २०१, द एज, २ रा म जिंक् रा प्रेयकन्यां ती ज्यापित ६२.२४ वा स्टिंग, 'गगन क् दिभाम कि विभाम के ३९.३५ जो. न, इसारत ऊ. १,	ट-IV ए) (निट पानंतर ॲंबट) अंतर्गत आय ९८, उद्योग विहार, फेज एंगे - ४११०३३/आवआय दला, प्रकाश टॉकीज मा (एआ) आवआयएफल धंधील अंतरज्या सर्वासांत्री तारी सांकेतिक कब्जा वी तारीर २०-जून-२०२२ ०८-जॉमरट-२०२२ पास व्याऐसी हजार तीरहो अ पाव व्याऐसी हजार तीरहो अ पाव सांकेतिक कब्जा ०९-जून-२०२२	स्म ८ (६)) आवएफएल होम फाव - ा७, गुरमाव - १२२० एफएलल होक, स. २ मे, आवसीआयसीआ एचएफएल वी धकनाकी १(२) अंवर्ता त जारी यूच करण्यात वेईल. ख्रा सर्प्यात वेईल. ख्रा सर्प्यात वेहतीस की तीस इसार अना क. ३,३० ४६ . ह. १८ . (रुगये अठ्या त	वनात्म लिमिटेड (पूर्वी २९५ (इरिवणण) आणि स्कोटेक पार्क सेंडे क. य वैके जवळ, पालघर व सुल करण्यासाठी 'जे नेला असुसरून खालील नेला असुसरून खालील नेला असुसरून खाली मात्र) गत रक्का (इंअर) ०/ (स्परे तीन लाख दाकारे साठ गात्र) .,६१,०००/– स्व एकसप्ट हन्तार मात्र)
(रू. मध्ये) रक्कम (रू. मध्ये) र भासिन मजला, बा, स्ला, खा, दला, खा, दला, खा, दला, खा, द्वीं सायं. ५.०० पर्यंत जमा करावी. तारीख ०६.०९.२०२२ रोजीस किंवा पूर्वी सायं. ५.०० तारीख ०६.०९.२०२२ काऱ्यांसह आगाऊ वेळ ठरवून निरीक्षण करता वेईल. सारा बैंकेची वेबसाईट (www.canarabank.com) मध्ये वावा किंवा श्री. प्रदीप पद्मा, मुख्य व्यवस्थापक, कॅनरा व्यक्ति श्री. प्रदीप पद्मा, मुख्य व्यवस्थापक, कॅनरा व्यक्ति श्री. प्रदीप पद्मा, मुख्य व्यवस्थापक, कॅनरा द्र५१९२८/२९/ पा क्र. ७६२९२३६६७०) किंवा श्री. मेल आयडी : cb6289@canarabank.com येथे गधावा. किंवा सेवा पुरवठादार मे. सी १ इंडिया प्रा. लि., मारत क्र. ३०१, गुरगाव, इरियाणा, पिन: १२२०९५. कं क्र. +९१ ९२४ ४३०२००२०/ २१/ २२/ २३/ २४, wda@c1india.com येथे संपर्क साधावा. सही/-	सिक्युरिटायवेशन अंण्ड रिकन्स्ट् इडिया इन्सोलाइं व हाऊसिंग शाखा कायांलय : सीटीएस ! एश्च का यांलय : सीटीएस ! एश्च , २०१४०४ कडे तहाण आहे जेथे आहे तत्यने आगि किजवंता / सह-कजवंता / हमीदा १. सी. रागे सडुमा दिवा ३. विश्वकर्मा एंटरप्रावहेस (प्रसिमेक्ट क्र. ९४४८२९) १. श्री. रागे युष हरिचंद गुमा २.	- लिल्लाव नि विद्रती स त्वज्ञ ऑफ फावनाश्चिवल अंसेटस अंग्ड फावनान्स लि. अशी ज्ञाता) (आवआज ऊ. २३०८/१ ते ७ लानाजी नगर, का णो इंडस्ट्रियल एरिया, वागळे इस्टेट, स्थावर फिजकतीची विज्ञी, ज्याअर्थी आ गो इंडस्ट्रियल एरिया, वागळे इस्टेट, स्थात भा के तर त्वानी ' तिच्या गो इंडस्ट्रियल एरिया, वागळे इस्टेट, स्थात भा हेत त्यानी' तिच्या गो इंडस्ट्रियन प्रति आ स्थान स्वार त्वारा स्वान इ. इ. २०,०००/- (स्पय चाळीस हजार पात्र) १९-मार्च-२०२२ इ. इ. २, १२,२०/- (स्पये पंचवीस लाख एकतीस हजार तीनचो पाच मात्र)	एनफोसमेंट ऑफ सिक्युरेटी इंटरे एफफएन - एवएफफएन) कार्पोरेंट लेका माता मंदिराजखळ, २२१ टाणे - ४००२४/शॉप क्र. : अवायएफरलएवएफएन चा प्रा बेकीच्या हकासह खालील कर्ज : : : : : : : : : : : : : : : : : : :	ना (परिशिष्ट रेस्ट अंबट, २००२ (२ टकार्चालय फ्लॉट क्र मजला, तिंखवड, १२ २०१, द एख, २रा म विज्ञत अधिकाच्यों 'खाते/प्रॉस्पेबट क्र. - निल्ताय फलंटफोर्म म ए नि वा बिंग, 'गगन - ६०, मसाफ्ट, त्रास क्र. १, रोड, सातपार्ट, राजे महापर,	ट-IV ए) (निट पानंतर अंक्ट) अंतर्गत आच ९८, उद्योग विहार, फेज पानंतर अंक्ट) अंतर्गत आच ए.२१२०३२/अापआर रार्गे २४२०२२/अापसर रार्गे विन्मस्वाक्षरीकारांद्वारे साकेतिक कब्जाची तारीस १०-जून-२०२२ ०८-अॉगस्ट-२०२२ पारखेरोजीस एकूण कब्बा ३६.८२.३१८/ – (स्पर्वे छ पाव व्याएंडी इजार तीन्न अ मात्र) सांकेतिक कब्जा	ILT ८ (६)) आवएफएल होम फाल – IV, गुरागव - १२७० मंग, आवसीआयसीआ एएफएल हाउस, सन ३ मं, आवसीआयसीआ एएफएल वे पेहली करण्यात वेईल. बार् (स्पये नेहलीस क. ३३ लीस इसास अना ठ. १८ (स्पये अठ्या ल की बार हमास अना की	वनान्स लिमिटेड (पूर्वी २९५ (इरिवणण) आणि रफोटेक पार्क रोड क्र, पालघर व बेसुल करण्यासाठी 'जे नेला असुसरून खालील नेला असुसरून खालील नेला असुसरून खाली मात्र) गत रक्का (इंडार) गत (स्वरे तीन लाख दाशरो साठ गात्र) -, (स्रये तीन लाख
(रू. मध्ये) रक्तम (रू. मध्ये) र भासिन ता मजला, तला, खार लिल्ट अप ई ४४,५०,०००/- इ ४४,५०,०००/- इ ४४,५०,०००/- ह ४४,५०,०००,००/- ह ४४,५०,००,००/- ह ४४,५०,००,००- ह ४४,५०,००,००,००,०००,००,००,००,००,००,००,००,००	सिक्युरिटायक्षेशन अंण्ड सिकस्ट्र इंडिया इन्मरोलाइं कर इजर्मिया शाखा कार्यालय : सर्पिएस 1 एक इन्ही, भराटे दक्ष (प) – ४०१४०४ कडे गहाण आहे जेथे आहे तत्यने आणि मिळकलं,/तीया कड्या येतला 3 कर्जवा/ स् द –कर्जवा/ <u>ह</u> मीदा १. श्री. गंचेग्राकुमा विश्वकर्मा १. श्री. गंचेग्राकुमा विश्वकर्मा ३. से. वश्वकर्मा एंटएपावडेस (प्रास्पेक्ट क्र. १४४८२१) १. श्री. चींच्च दरिचंद राुमा २. बुम फेंशन ३. सी. त्विच ग्रंच ग्रंच, आ (प्रास्पेक्ट क्र. आवएल१०१९६३२०)	- लिस्ताव नि विद्रती झ क्या ऑफ फावनाशिवल असेट्स अंग् फायनान्स लि. अशी जात) (आवआव क. ४१७८/ १ ते ७ तानाजी नगर, का गणे इंडस्ट्रेवल एरिंग, वागळे इस्टेट, स्थावर मिळकतीची विक्री. ज्याअर्थी आ गणे आहे जसे आहे तत्वानें तिज्यां 1 गहे. विक्री वेवसाईट: www.bankeau मागणी सूचना तासिख आणि रक्कम ११-केंद्र - २०२२ इ. ३८,०४,०४०/ – (स्पर्ये अर्डतीस लाख वा ह स्वार चाळीस मात्र) बोली वाडींव रक्कम १९-वार्यं-२०२२ इ. २.५,३१,३०५/– (स्पर्ये पंचवीस लाख एकतीस हजा तीनहो पाच मात्र) बोली वाडींव रक्कम ह. २.५,०००/– (स्पर्ये पंचवीस हजार मात्र)	एनफोसॉनेट ऑफ सिक्युरेटी इंटरे एफएल - एचएफएल) कॉर्गोरेट लेका माता मंदिराजखळ, २रा उठाणे - ४००३९ / शॅप क. अवायएफरल - एचएफएल चा प्रा बेक्रीज्या हकासह खालील कर्ज tions.com येथे पुर्वितेत्त्या ई स्थावर गिरळकत तारण मजेवे वर्ण पत्तेट १२०३, १२वा मजला, में चो. मी., सद्दे क. ७/२/२, नेवास'', पिसोळी, पुणे, ४११ मारत मिळकीचे सर्व ते मान आं मीटर, मजला ज्ञ. १, बिंग बी, गोटडन्वे क.मालीशा बाबा शिरगाब, पालघर प. जि. ४०१४०५ मिळकीचे सर्व ते मान	ना (परिशिष्ट रेस्ट अंबर, २००२ (१ 2 कार्यालव प्रलॉट क्र मजला, विखलड, ५ २०१, २ एज, २ स विखन, अधिकान्यांने प्रांत प्रांत प्रांत प्रांत प्रांत प्रांत प्रांत - लिलाव पर्लटफोर्म म र्/ ति वा विंग, 'मान २०६०, महापट, ते ३१.३५ जो. , २ सारत ऊ. १, तो इ. सातपाटी टाजे महाराष्ट्र, न आणि विभाग	१- IV ए) (निय १९, उद्योग विहार, फेज १९, उद्योग विहार, फेज तला, प्रकाश टॉकीच मा (एओ) आवआयएफएत- प्रांचील अंकटव्या कलम १ फिंत निम्नस्वाक्षरीकातंद्वरी सांकेतिक कब्बाची तासि १०-जून-२०२२ ल८-अॉगस्ट-२०३२ प्रारसेनिस एकुण अकबा ३६, ८२, ३४८/ - (रणये छ ॥ख व्याऐशी हजार तीनशे अ मात्र) सांकेतिक कब्जा ०१-जुन-२०२२ ०५-ऑगस्ट-२०३२ प्रसं सन्वर्धास लाख अड्वाये हजार सात मात्र)	ILT ८ (६)) आवायएफरएल होग फान IV, पुरागा - १२२० IV, अंतर्गत जारी युव IV, उंतर्ग अंतरा जा IV, अंतरा जा IV, अंतरा जा IV, उंतरा अंतरा अंतरा जा IV, दिस ये एक लार	वनान्स लिमिटेड (पूर्वा १९-फोटेक पार्क रोड क. व खेक जबळ, पालचर व खेक जबळ, पालचर 1 बसुल करण्यासाठी 'जे नेला अनुसरून खालील जोव किंमत अ,२४,६००/– ताख चार हजार सहाशे मात्र २,६१,००/– (स्परे तीन ताख द चारशे साठ गात्र) ,१,६१,००/– (स्परे तीन ताख द चारशे साठ गात्र) मात रक्कम (इअर) मात रक्कम (इअर) मात रक्कम (इअर) मात रक्कम (इअर)
(रू. मध्ये) रक्तम (रू. मध्ये) र भासिन ा मजला, स्वारा ३,४५,००,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- इ४,५२,२२,२२,२२,२२,२२,२२,२२,२२,२२,२२,२२,२२,	सिस्सुरिटायझेशन अंण्ड फिलस्ट् इंडिया उस्मोला इंन हाजसिंग शाखा कार्यालय सारीटाएसा 1 इस्वि, प्लॉट क. बी-२३, र आजे जेथे आहे तातवाने आणि सिळकत/तींचा कच्चा घेतला अ कर्जवार/ सह-कर्जवार/ ह्मीदार १. श्री. गंगिलुमा दिखकर्मा २. श्री. गंगिलुमा दिखकर्मा २. श्री. गंगिलुमा दिखकर्मा २. श्री. गंगिलुमा देखकर्मा २. श्री. गंगिलुमा देखकर्म १. श्री. पंत्रिय क. ९४४८२९) १. श्री. संयेका गंगुव गुप्ता (प्राप्त्येक्ट क्र. आयएल१०११९३२०) १. शी. तानांजी रामलंह शेलास २. आइमाम एंटपावड़े शेलास २. आइमाम एंटपावड़े शेलास	- लिस्लाव नि विद्रती स दबग ऑफ फावनाशिवल अंसेट्स अंग्ड फायनान्स लि. अशी ज्ञात) (आयआय क्र. ४१७८/१ ते ७ तानाजी नगर, जा गो इंडस्ट्रिय ल एरिंगा, वागठे इस्टेट, स्थावर मिळकतीची विक्री. ज्याअर्थी आ गे जो आंडे जसे आहे तत्वाने 'तिव्या ' गो जो आंडे जसे आहे तत्वाने 'तिव्या ' गो जो आंडे जसे आहे तत्वाने ' तासेख आणि रखकम रे १- केंद्र - २०२२ इ. ३८.०४.०२ / (रुपये अंडतीस लाख चाह स्वार चाळीस मन्न) हे १९.०२०२ ह. २५.३१.३०५/- (रुपये पंचलीस लाख एकतीस हजार तीनों चाडीव रक्कम इ. २५.०००/-	एन्फोसॉनेट ऑफ सिक्युरेटी इंटरे एकछल - एचएफएल) कॉर्पोरेट लेका माता मंदिराजवळ, २रा उग्रणे - ४००६०४/शॉप फ. अवर्थप्रस्तर चयरफरल चा प्रा बेक्रीच्या हकसह खालेल कर्फ डिंकाड.com येथे पुरबिलेल्या ई स्थावर मिळकत तारण मनेचे वर्ण एलेट श्र.०३, ११ वा मजला, मो चौ, गौ, सर्व्हे ऊ. ५/२(२, न निवास'', पिसोळी, पुणे, ४११ मति, मज्वा, झे, १, विंग बी, गोल्डनये कमलीशा बाबा पेल्लेट ऊ. १०६, स्रोत्र मौजमापित गोल्डनये कमलीशा बाबा रे४०१४०५ मिळकीचे सर्व ते मग पत्नेट ऊ. २०५, मोजमापित ८/ विंग, हुसन्या मजला, स्होटन म्य जाषाएया इमारती, न रठ. ६.५)	ना (परिशिष्ट रेस्ट अंक्ट, २००२ (२ टकार्यालय प्रत्योद क प्रभारत , वियवज्ज, प्र २०१, २ एज, २९१ म विकृत अधिकान्यांती द्याते प्रार्थायकेट क. २ -लिलाव फ्लेटफोर्म म ग ति स्प्रास्त ऊ. १, रोड, सातसाटी, रा आणि विमाग ५२ ची. फू.एफ स्थुन ओळखल्या ५ + ६९ पीगाव	ट-IV ए) (निट पानंतर अंक्ट) अंतर्गत आच ९८, उद्योग विहार, फेज पुण् - ११ २०३२/ आवआद स्वाण - १४ २०३२ याल अंकटव्या कलम १ पार्क्त निम्नस्वाक्षरीकारांद्वारे सांकेतिक कब्जाची तारीस १०-जून-२०२२ ०८-ऑगस्ट-२०२२ तर्प्त स्वीस लाख अड्यारे हलार सात्व आईआ हा २६,८८२,३४८/-(२२२ ०५-ऑगस्ट-२०२२ पारखेरोजीस एकूण अकबा क. २६,८८२,०७७/- हलार सल्वीस लाख अड्यारे हलार सात्व आड्या हलार स्वता मात्र) सांकेतिक कब्जा १३-जून-२०२२	Iस ८ (६)) आवएफएल होम फान – IV, गुरागव - १२७ – IV, गुरागव - १२७ मे, आवसीआयसीआ एचएफरला वी अक्वासी प्रच्रफरता वी प्रकार करण्यात वेईल. ज्ञा राख करण्यात वेईल. ज्ञा राख कर्ण्यात वेईल. ज्ञा राख कर्ण्यात वेईल. ज्ञा राख कर्ण्यात वेईल. ज्ञा राख कर्णा कर ३३०-३४६ (रुपये नेहवीस करा अग करा कर २३ (रुपये नेहवीस करा कर २३) (रुपये करा कर २३) (रुपये नेहवीस करा कर २३) (रुपये नेहवीस करा कर २३) (रुपये करा २४) (रुपये नेहवीस करा कर २३) (रुपये करा २४) (रुपये नेहवास करा २३) (रुपये करा २४) (रुपये नेहवास करा २४) (रेर्र २४) (रुपये नेहवास करा २४) (रुपये नेहवास करा २४) (रेर २४) (वनान्स लिमिटेड (पूर्वी २९ (इरियाणा) आणि नमेटेक पार्क रोड क्र. य बैंके जवळ, पालघर व सुत करण्यासाठी 'जे नेला अनुसरून खालील नोव किंगत ना उन्हरा सहाये मात्र) ,०४,६००/– लाख चरु स्ट्रा सहाये मात्र) ,०४,६००/– साव एकस्ट हजार मात्र) मात रक्फन (इ)न मात्र) ,००,३००/– स लाख तीनये मात्र)
(रू. मध्ये) रक्कम (रू. मध्ये) र भासिन II मजला, सला, खा, ३,४५,०००,०००/- चिंर,७५,०००,०००/- इ४,५०,०००/- इ४,५०,०००/- इ४,५०,०००/- इ४,५०,०००/- इ४,५०,०००/- इ४,५०,०००/- इ४,५०,०००/- इ४,५०,०००/- इ४,५०,०००/- इ४,५०,०००/- इ४,५०,०००/- चिंर्च प्रायं तारीख ०६.०९.२०२२ का-चंग्रह आगाऊ वेळ ठरवून निरीक्षण करता बेईल. सां केंकी वेबसाईट (www.canarabank.com) मध्ये वा किंवा की प्रायं प्रवान, मुख्य व्यवस्थापक, कॅनरा वा किंवा की प्रयं प्रयं व्यवस्थापक, कॅनरा क्रि. +१९१४४ ३०,२०२०२/ १४/२२/२३/२४, wda@c1india.com येथे संपर्क साधावा. मही/- प्राधिकृत अधिकारी कॅनरा बेंक, एआरएम-॥ शाखा सहिंदेसे सा रिनिमिटेड ग. गरिमन पॉइंट, गुंबई-४०० ०२१.	सिब्सुरिटायक्षेशन अंण्ड रिकन्स्ट् इडिया इन्मरोलाई न हाऊसिंग शाखा कायांलय : सीटीएस i इडिया इन्प्रदेश, स्वाटि क. वी-२३, द (प) – ४०१४०४ कडे तहाण आहे जेथे आहे तत्यने आणि तिकन्दा / सह-कर्जदार / हमीदा १. सी. संचे प्रायुक्त प्रेतना देवनी ३. सि. सच्च प्रायुक्त दिवनि ३. सी. सच्च प्रायुक्त (प्रायि देवनि ३. सी. सच्च प्रायुक्त (प्राय वूम फेंशन ३. सी. सचिव प्रायुक्त (प्राय द्रार्य स्वाट क्र. आवएल१०११९३२०) १. आहीमा एंटरायव्हेस ३. २. आहीमा एंटरायाव्हेस ३.	- लिस्लाय नि यिद्रती स दबल ऑफ फावनाशियल अंसेट्स अंध् फायनान्स लि. अशी ज्ञात) (आयआव क. ४२७८/१ ते ७ तानाजी नार, का गो ड्रेडस्ट्रियल एसिंग, वागळे इस्टेट, स्थावर मिठकतीची विक्री. ज्याअर्थी आ ग जे आहे जसे आहे तत्यां 1 तिम्री वेबसाईट: www.bankeaut मागणी सूचना तासिख आणि एककम त्रि व्यक्ते हकार प्राठी स्था वाल्डीस इकार पाठी १९-मार्च-२०२२ ६. २५,३१,३०५/- (रुपये पंजवीस लिख म्हान तीन्से पाडी फलतीस हजार तीन्से पाडी फलतीस हजार तीन्से पाडी करतार पाठी हे २५,०००/- (रुपये पंजवीस लिख माठ) हे २५,०००/- (रुपये पंजवीस लिखम क. २५,०००/- (रुपये पंजवीस लिखम माठ) ०.२-डिसे-२०२१ ह. २४,२२,२२४/-	एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरेटी इंटरे एफएल - एवएफएल) कार्पोरेंट लेका माता मंदिराजखळ, २२१ टाणे - ४००२४/शॉप क्र. : अवायएफलएवएफएल चा प्रा बेकीच्या हकासह खालील कर्ज : : : : : : : : : : : : : : : : : : :	ना (परिशिष्ट रेस्ट अंबट, २००२ (२ टकार्यालय प्लॉट क्य मजाला, चिंवलवड, प् २०२, २ एज, २रा म पिकृत अधिकान्यांगे द्वारे प्राप्तेयेन्ट क्र. २ -लिताव प्लंटफोर्म म प्राप्ति ६२.२४ बी विंग, 'ममन ०६०, महापट, १, २मसत क्र. १, रेस, सतपाटी ठाणे महापट, त आणि बिमान ५२ ची. फ्रू. एफ स्पार अळ्यलया भ + ६९ मे मान जिल्हा- सातासा तती वे सर्व भाग	2-IV ए) (निट पानंतर अंकट) अंतर्गत आच ९८, उद्योग विहार, फेज पा-१९२०३२/आवधार तराग, प्रकाश टॉकीच मा। (एको) आवआवशपरफरल यांकी लंडर का लत्म १: पांर्क तिम्नस्वाक्षरीकारांद्वरी: सोकेतिक कब्बाची तारीप १०-जून-२०२२ ०८अॉगस्ट-२०२२ गारखेरोजीस एकूण अकबा इ. २१,१८/.२०१७/- हमार सात मात्र) सांकेतिक कब्बा १३-जून-२०२२ ०५अॉगस्ट-२०२२ व्य-अॉगस्ट-२०२२ व्य-अॉगस्ट-२०२२ व्य-अॉगस्ट-२०२२ व्य-अॉगस्ट-२०२२ व्य-अॉगस्ट-२०२२ व्य-अॉगस्ट-२०२२ व. अग्र रह,४८,९४/-	IH ८ (६)) अप्रायएफएल होम फान – ।/, गुरागाव - १२७० ग, अप्रायमी अप्रासी आप एफएएल हा उस, सन ३ ग, अप्रायमी आपसी आप एफएएल तो पर व्यक्त कराण्यात येईल. ख ग. वा वेईल. की तीस इसारा अना तीस हवा एए वे अठा. ल . १८७ इ. १. २. (एपये केरीत देसी हा इ. १. २. (एपये तेरीद इसारा अना की इसारा अना की इ. १. २. (एपये तेरीद इसारा अना की इ. १. २. (एपये तेरीद इसारा अना की इ. २.३०,०२	वनान्स लिमिटेड (पूर्वी प्रूमाटेक पार्क रोड क. य बीके जवळ, पालचर य बीके जवळ, पालचर य बीके जवळ, पालचर य बीके जवळ, पालचर जे बार क्रिया के राज क्र. १८००/– ताख जार हजार सहाशे मात्र) , ११, ०००/– (इ२, ०००/– (इ२, ०००/– (इ२, ०००/– यात रक्कम (इअर) , ८१, १००/– ख महाऐसी हजार एकसे मात्र) , ००, ३००/– द साख तीनशे मात्र) पात रक्कम (इअर) क्र. (इअर)
(रू. मध्ये) रक्तम (रू. मध्ये) ध भासिन म मजला, (ला. खार, दे. भासिन स्वल्ट अप ३,४५,०००,०००/- वें सायं. ५.०० पर्यंत जमा करावी. रास ०६.०९.२०२२ रोजीम किंवा पूर्वी सायं. ५.०० तारीख ०६.०९.२०२२ वा सायं. ५.०० पर्यंत जमा करावी. रास ०६.०९.२०२२ रोजीम किंवा पूर्वी सायं. ५.०० तारीख ०६.०९.२०२२ कान्यांत्रह आगाऊ वेळ ठरवून निरीक्षण करता वेईल. सा बैंकेची वेबसाईट (www.canarabank.com) मध्ये वा किंवा श्री. प्रपीप पान, मुख्य व्यवधायक, कॅन्सा वर्ष किंवा सेवा पुरवठादार मे. सी १ इंडिया प्रा. लि., दारत क्र. ३०१, गुरगाव, हरियाणा, पिन: १२२०१५, कंक्र. +११ १२४ ४३००२०२/ ११/ २२/ २३/ २४, wda@c1india.com येथे संपर्क साधावा. सही/- प्राधिकृत अधिकारी कॅन्सा बैंक, एआरएम-॥ ज्ञाखा स्टिंहेसेस लिमिटेड ग, तरियत पॉर्डट, गुंबई-४०० ०११. ००ण्णपद १९८८पीएलसी०४७४८७३ एकहरिसेस लिमिटेड ग, तरियत पॉर्डट, गुंबई-४०० ०११. ००ण्णपद १९८८पीएलसी०४७४८७३ स्थाठी जलिस वितीय निकर्षांचा उतारा (ह. नाग्वाल) देन्दान-१०२१ इर-वार्च-२०२१ हर-वार्च-२०२१	सिब्बुरिटायक्षेशन अंण्ड रिकस्ट् इंडिया इन्मरोलाई ब हाऊसिंग झाखा कार्यालय : सीटीएस i इंडिया इन्स्र सीटीएस i इंडिया इन्स्र सीटीएस i एक्न ने स्वर्थ कर के हाला आहे जेथे आहे तत्वाने आपि किजवंता / सह-कर्जवता / हान्द्रिया १. श्री. गोपकुमा विश्वकर्मा २. शी. रापकुमा विश्वकर्मा ३. शी. गपिकुमा विश्वकर्मा ३. सी. यंच्या कुमारी देवी ३. विश्वकर्मा एंटरप्रायवेस (प्रस्पिक्ट क्र. ९४४८२९) १. श्री. लानजी रामवंद्र होलार २. आद्रमा एंटरप्रायवेस ३. सी. लानजी रामवंद्र होलार २. आद्रमा एंटरप्रायवेस ३. सी. लानजी रामवंद्र होलार २. आद्रमिल एंटरप्रायवेस २. आद्रमिल रह क्र. आवएल१००९७९१८)	- लिस्ताव नि विद्रती क त्वल ऑफ फावनाशिवल असेटस अंध् कायनाम्स लि. अशी ज्ञात) (आयआव क. ४२७८/१ ते ७ तानाजी नगर, का पणे इंडस्ट्रेवल एसिंग, वागळे इस्टेट, स्थावर पिठकतीनी विक्री, ज्याअर्थी आ ग जे आहे जसे आहे सरवाने तिच्या प्रांतिकी वैस्तार्ट: www.bankeau सागणी सूचना तारीख आणि एककम क. विक्र वे स्वार ह. ३८,०४,०४८/- (स्परे वार्डीय खक्रम क. २४,०००/- (स्परे वे चार्डीय खक्रम क. २४,०००/- (स्परे वे चार्डीय खक्रम क. ३४,२२१,२२१/- (स्परे वे चार्डीय खक्रम क. ३४,२२,२२१/- (स्परे वे चार्डीय खक्रम क. ३४,२२२,२२१/- (स्परे वर्तीस लाख बार्बीस हजा) बोली चार्डीय खक्रम क. २४,०००/- (स्परे वर्तीस लाख नावीस हजा)	एफोसमेंट ऑफ सिक्युरेटी इंटरे एफएल - एचएफएल) कॉर्पोरेट लेका माता मंदिराजवळ, २रा उंग्रणे - ४००६२७ शांप क. आगवएफरलएचएफएल चा प्रा बेक्रीच्या हकासह खालील कर्ज संधावर सिळकत स्थावर सिळकत प्रतिट र. १. २१वा प्रजला, गो चौ. मी., सल्हें क्र. ७/२/२, 1 विवास', दिसीळी, पुणे, ४११ मारत मिळकीचे सर्व ते माग आं पत्तेट उठ. १०६, क्षेत्र मोजमापि मीटर, मजला क्र. १, बिंग बी, मीटर, मजलाकि बाबा 'पत्तेट क्र. १०६, स्वेत्र मोजमापि मीटर, मजला क्र. १, बिंग बी, मीटर, मजलाकि स्वा 'पत्तेट क्र. २०६, मोजमापित ८/ बिंग, दुसऱ्या मजला, स्टेशन म्इ जाणाएवा इमारतीन, गट क्र. ६५ 'हिंदेवडी तस्वील - खंडाज '४१२८०२ महाराष्ट्र मारत मिळन आणि बिमाग.	ना (परिशिष्ट सेट अंबट, २००२ (२ टकार्चालय फ्लॉट ड, २०१, द एज, २रा म पिकृत आंधकाऱ्यां प्राते / प्राय्वेवर क्र. २ -लिलाव फ्लंटफॉर्म म र्ग ति ज्यापित ६२.२४ बी बिंग, ''गगत व किंग, ''गगत व किंग, ''गगत दर, महाराष्ट्र, र सारा क्र. २, तेंद्र, सावपार्ट रा आणि बिमाग भ २ ची. इ, एफ ह्यून ओळखल्या पी + ६९ पी गाव किल्हा- साता तिल्हा ने सर्व माग त	ट-IV ए) (निट पानंतर ॲक्ट) अंतर्गत आय ९८, उद्योग विहार, फेज पि - १९२०३२/आवआत सता, प्रकाश टॉकीज मा (ए.वो) आवआयएफरल- पालि अंतट्या तलता १: पालि अंतट्या तलता १: पालि अंतर्टया तलता १: ए.व. अंगस्ट-२०२२ ए.ट. ऑगस्ट-२०२२ ए.ट. ऑगस्ट-२०२२ पारखेरोतीस एकुण थकवा र. २६,८८,००७/– रूयो स्लीप्त का अड्यापि हजार सता माव) सांकेतिक कड्या १३-जून-२०२२ ०५-ऑगस्ट-२०२२ पारखेरोतीस एकुण थकवा र. २६,८८,००१/– रूया स्ला माव) सांकेतिक कड्या १३-जून-२०२२ ०५-ऑगस्ट-२०२२ ०५-ऑगस्ट-२०२२ ए.च. ऑगस्ट-२०२२ ए.च. आंगस्ट-२०२२ ए.च. आंगस्ट-२०२२ पारखेरोतीस एकुण थकवा र. ३४,६४०,९४/– एयो वोतीस ताख वोसप्ट ह सतय मात्र)	IH ८ (६)) ISI प्रधाय - IV, गुरागाव - १२२२ प्रएकप्रएल, ताउस, प्रायाय ने , आवसीआयसीआप एपएफपल, वी धक ताती प्रायायात येईल. ज्व गार एपएफपल, वी धक ताती प्रायात येईल. ज्व गार एपएमे तेवीस हमारा अना तीस हमारा अना की इसारा अना की इसारा अना का. २३२०.३६ (रुपये रेवेवी (रुपये रेवेवी इसारा अना तीस ह जात	वनात्म लिमिटेड (भूवीं २९ (इरियाणा) आणि कमठेठेक पार्क रोड क. य वैके जवळ, पालघर य वद्धेन करण्यासाठी 'जे नेला अनुसरून खलील जोव किंगत ,०४,६००/– लाख जार हजार सहायो मात्र ,१६१,०००/– लाख एकसप्ट हजार मात्र) ,१६१,०००/– सब एकसप्ट हजार मात्र) ,१६१,०००/– सब एकसप्ट हजार मात्र) ,१६१,०००/– स्व प्राह्य सि हजार एकये मात्र),००,३००/– स लाख तीनयो मात्र) मात रक्फम (इअर) मात्र (स मात्र)
(रू. मध्ये) रकतम (रू. मध्ये) ध मासिन म मजला, लार, खा, दे भासिन विल्ट अप ३,४५,०००,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,२०२२ रोजीस किंवा पूर्वी सायं. ५०,००,२२२ ३४,५०,०००/- ३४,५०,२०२२ रोजीस किंवा पूर्वी सायं. २५२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२	सिस्युरिटायझेरान अंण्ड फिलस्ट् इंडिया इन्स्मोलाईन हाऊसिंग भारावा कार्यालय : सीटीएसा 1 एस) - २०१४०४ कडे तहाण काळे येश आहे तावनो आणि सिळकत/तीया कव्जा घेतला अ काळेवार / सह-कार्जवार/ ह्मीदार १. श्री. गंगेशकुमा दिखकर्मा २. श्री. गंगेशकुमा दिखकर्मा २. श्री. गंगेशकुमा दिखकर्मा २. श्री. गंगेशकुमा देखकर्मा २. श्री. गंगेशकुमा देखकर्मा २. श्री. गंगेशकुमा देखकर्म १. श्री. त्यावंती कान्या रेशन २. आद्रमान एंटप्रावडे २. श्री. तानांची राज्यंद शेलास २. आद्रमान एंटप्रावडे शेलास २. आद्रमान एंटप्रविध २ ३. तायंती वानाची शेलास (प्राय्पेक्ट क्र. आवाएल१००९७९१८) माललात्तेची २४-ऑगास्ट-२०	- लिरलाव नि विद्रती स् त्वज्ञ ऑफ फावनाश्चिवल अंसेट्स अंग्ड फावनान्स लि. अग्री ज्ञाता) (आवआज ऊ. २३०८/१ ते ७ तानाजी नगर, का णो इंडस्ट्रेयल एरिया, वागळे इस्टेंट, स्थावर फिऊकतीची विज्ञी, ज्याअर्थी आ गा इंडस्ट्रेयल एरिया, वागळे इस्टेंट, स्थात भा के ति त्यानी तिच्या गारी आ जो ति साज ने तिच्या गारी आ जो ति स्वक्रम स्र-केक्रू, -२०२२ इ. ३८,०४,०४७/ – (स्पये अर्जतीस लाख चाह हजार नाळीस मात्र) दोत्ती चाडीव स्क्रम इ. २४,३१,३०५/– (स्पये पंचवीस लाख एकतीस हजास तीनरी चाडीव स्क्रम इ. ३२,२२,२२१/– (स्पये पंचवीस लाख नाहीस हजास) वोत्ती चाडीव स्क्रम इ. २५,०००/– (स्पये पंचवीस हजास मात्र) वोत्ती चाडीव स्क्रम इ. २५,०००/– (स्पये पंचवीस हजास मात्र) वात्तासाख्य २२ स.११०० – दु. १४००	एफोसमेंट ऑफ सिक्युरेटी इंटरे एफएल - एचएफएल) कॉर्पोरेट लेका माता मंदिराजवळ, २रा उठा - ४००६०४/शांप क. संआवएफरल-एचएफएल चा प्रा बेळीच्या हकासह खालेल कर्ज संडाकड.com येथे पुरविलेल्या इं स्थावर निळकत तारण मंबेचे वर्ण एलेट प्र.०३, ११वा प्राज्वा, प्रा चो, गी., सल्हें ऊ. ५/२/२, न निवास'', पिसोळी, एपे, ४११ मत, पल्ले क्र. १०५/२, न निवास'', पिसोळी, एपे, ४११ मत, पल्ला क्र. १, विंग बी, नीटर, मउला क्र. १, विंग बी, नोटर, मउला क्र. १, विंग बी, नोटर, मउला क्र. १, विंग नीटर, मउला क्र. १, विंग ने सिरायब, पालचर प. जि. प्र ४२४०५ मिळकीचे सर्व ते माग पल्लेट क्र. २०५, मोठमापित ८/ विंग, हस्त्या मजला, स्टेहान म्य जाणएग्या इमारतीत, नट क्र. १५ प्र १८०४ महाराष्ट्र मारत मिळम आणि विमाग.	ना (परिशिष्ट) रेस्ट अंबट, २००२ (१ टकार्वालव प्रलॉट क्र टकार्वालव प्रलॉट क्र मनाला, विवरबड, प्र प्रवित प्रयाद क्र २०१, २ एज, २९१ म खेल, अधिकान्यांगे खेल, अधिकान्यांगे गंग जमाधित ६२.२४ जमाधित ६२.२४ वा विंग, 'मान एत रेत ३१.३५. वो. , दमारत क्र. १, तेड, सालपाट, टांगे महराप्र, ग रा महराप्र, ग प्रसार क्र. १, तेड, सालपाटी रा मे १९ यो गाव जिल्हा- सातारा तती वे सर्व माग ति तिख वा. पासून	८- IV ए) (निर १८, उद्योग विहार, फेज १९, उद्योग विहार, फेज नला, प्रकाश टॉकीन मा (एअ)) आवआयएफएल प्रांचील अंबटट्या कलम १: पॉक निम्नस्वाक्षरीकातंद्वरो सांकेतिक कब्बाची तासी १०- जून-२०२२ ०८- ऑगस्ट-२०२१ पारखेरोजीस एकूण थकवा ३६.८२.३४८/ - (श्लये छ ॥ख व्याऐशी हजार तीनशे अ मात्र) सांकेतिक कब्जा ०९- जून-२०२२ ०५-ऑगस्ट-२०२२ १२ स. स्वतंस लाख अड्वापे हजार सात मात्र) सांकेतिक कब्जा १३ - जून-२०२२ गर सांकेतिक कब्जा १३ - जून-२०२२ सारखेरोजीस एकूण थकवा इ. ३४,६४,०१७/- हमरा मात्र) ई-ति	III ८ (६)) आवायएफएल होम फान - IV, गुरागाव - १२२७ पुरुषएल होजस, सन बु गे, आवासीआरमसीआ एचएफएल वी थकवाकी एचएफएल वी थकवाकी पुरे) अंतर्गत वर्ग वा थ् करण्यात वेईल. ख राख हि. ३३ (रुपये तेईलीस की तीस इसारा अना की इसारा अना की इसारा अना की इसारा अना की ह. २३ (रुपये देवेंसी की ह. १, रुपये केवेंसी की ह. १, रुपये केवेंसी का ह. २, रुपये केवेंसी की ता ह. २, रुपये केवेंसी का ह. २, रुपये केवेंसी की ता हम का कि ता हम का का ता ह. २, रुपये केवेंसी का हम रुपये का	वनान्म लिमिटेड (पूर्वी १९- (हरिवयाण) आणि १९- (हरिवयाण) आणि वे बसुल करण्यासाठी 'जे नेला अनुसरक- खालील जीव किंगत अनुसर, ६००/– ताख चार हजार सहासे मात्र १८- (स्परे तीन ताख द चारधे साठ गात्र) , ६१, २००/– (स्परे तीन ताख द चारधे साठ गात्र) , ६१, २००/– स ताख वान्त्र से साठा मात्र , १९, २००/– स ताख तीनसे मात्र) मात रक्कम (इअर) मात्र , २०, ३००/– स ताख तीनसे मात्र) मात रक्कम (इअर) भ्रत्न) – (स्परे दोन ताम्रव जार तीस मात्र)
(रू. मध्ये) रकतम (रू. मध्ये) भासिन मजला, ला, खा, ३,४५,००,०००/- वेल्ट.अप ३४,५०,००००/- ३४,५०,००००/- ३४,५०,००००/- ३४,५०,००००/- ३४,५०,००००/- ३४,५०,००००/- वेल्ट.अप वीं सायं. ५.०० पर्वंत जमा करावी. रास ०६.०९.२०२२ रोजीस किंवा पूर्वी सायं. ५.०० तारीख ०६.०९.२०२२ काऱ्यांसह आगाऊ वेळ ठरवृत निरीक्षण करता वेईल. रारा बैंकेचो बेबसाईट (www.canarabank.com) मध्ये वा किंवा औ. उर्दा (www.canarabank.com) रोये रात क्र. ३०९, गुरागाव, सुहरियाणा, पिन: १२२००० किंवा श्री. तेल. भाषडी : cb6289@canarabank.com रोये प्राव्त क्र. ३०९, गुरागाव, हरियाणा, पित: १२२०००, कें , स्व. न्द्र १२४ ४३००२०२० २१/ २१/ २३/ २४, wda@c1india.com येथे संपर्क साधावा. सही/- प्राधिकृत अधिकारी कॅनरा बैंक, एआरएम-।। शाखा राखा सर्वे. स्वर्क्स् २४२४ रोवल्यतीकिंश, रिकेन्स विक्त, एआरएम-।। शाखा (संव्यवर्षाक्षित्र) रिकेव्यर्ग वेक्स प्रि.२२/ २३/ २४, westor.finance@kjmc.com सर्वे. २०.३१ ६९.२२ ३००० २२. (२३.०२) (२४.०२) (२४.०२) (२४.००) (२३.०२) (२४.०२) (२४.०२) (२३.००) (२४.०२) (२३.०२) (२४.०२) (४४.००) (२३.००) (२३.०२) (४४.००) (२३.००) (२४.०२) (४४.००) (२३.०२) (४४.०२) (४४.००) (२३.००) (४३.००) (२३.०२) (४४.००) (२३.०२) (४४.००) (२३.००) (४३.००) (२३.००) (४३.००) (२३.००) (४३.००) (२३.००) (२३.००) (४४.००) (२३.००) (४३.००) (२३.००) (४३.००) (२३.००) (४४.००) (४३.००) (४४.००) (४४.०	सिब्बुरिटायझेशन अंण्ड रिकस्ट् इडिया इन्मरोलाई व हाऊसिंग शाखा कायांलय : सीटीएस i इडिया इन्प्रदेश, स्वीटेएस i इडिया, स्वारेट क्र. बी-२३, द (प) – ४०१४०४ कडे ताला) आहे जेथे आहे तत्याने आणि किजवंता / स्वट्-कजवंता / हमीवस १. सी. संवेजा प्रेसुक का प्रेतना २. सी. संवेजा प्रीयुव मुसा (प्रस्थिक्ट क्र. ९४४८२९) भावएल१०११९३२०) इ. सी. तनम्वी रामचंद्र शैलास २. आठीमा एंडरायबंद शैलास	- लिस्लाय नि यिद्रती स् त्वात ऑफ फावनाशियल अंसेट्स अंध फायनान्स लि. अशी ज्ञात) (आयआव क. ४२७८/१ ते ७ तानाजी नार, का गो ड्रेडस्ट्रियल एसिंग, वागळे इस्टेट, स्थावर मिठकतीची विक्री. ज्याअर्थी आ गे जो आई चसी आहे तत्वाने 'तिव्या ' ग्रेसी जो वेबसाईट: www.bankeau गागणी सूचना तासेख आणि प्रकाम त्रि क्यां वेबसाईट: www.bankeau गागणी सूचना तासेख आणि प्रकाम २१-फेन्द्र - २०२२ ६. २८,४३०/ – ६ग्मे अडतीस लाख चस ऱ्लार पाळीस मात्र) डोती वाडीव रक्तम ६. २५,०००/– (रुगये पंचवीस लाख पळतीस हजार तीने पांच पाळ प्रती स्वजार ६. २५,२२,२२१/– (रुगये वंचवीस लाख वावीस हजार) बोती वाडीव रक्तम ६. २५,०००/– (रुगये पंचवीस लाख वावीस हजार) बोती वाडीव रक्तम ६. २५,०००/– (रुगये पंचवीस लाख वावीस हजार) वोती वाडीव रक्तम ६. २५,०००/– (रुगये पंचवीस हजार मात्र) तयासणी यी तारीख	एफोसमेंट ऑफ सिक्युरेटी इंटरे एफएल - एचएफएल) कॉर्पोरेंट लेका माता मंदिराजवळ, २रा उग्णे - ४००६०४/शॉप क. अवारएफरल-एचएफएल चा प्रा बेक्रीच्या हकासह खालील कर्ज रंधावड.com येथे पुरविलेत्या हे रंधावड.com येथे पुरविलेत्या हे रंधावड.com येथे पुरविलेत्या हे पत्नेट श.२३, १२वा मजला, मो चौ. मी., सल्हें क्र. ७/२/२, विस में, सिसीळी, पुणे, ४११ मारत मिळकीचे सर्व ते माग आं गौटउनये कसलीशा बावा गौटउनये कसलीशा बावा राँदिवडी तक्सी स्व वी माग पत्नेट क्र. १०६, क्षेत्र मोजमापित ८/ विंग, दुसऱ्या मजला, मेहिंग की जामास्या इमारतीत, गट क्र. ६५ विंग ह्रस्टाव स्थाल न खंडाज १४२२०२ महाएट मारत मिळक आणि विमाग. इआ शेबटची तार्य २१-२३ स्वाप्त स्वाप्त्र, मात सिळक आणि विमाग.	ना (परिशिष्ट रत्रेट अंग्वर, २००२ (१ 2 कार्यालय फ्लॉट का र कार्यालय फ्लॉट का मजला, तिवरबड, १ र०१, २ एज, २२ स खाते (प्रार्थमें दर क. २) -लिलाव फ्लॅटफोर्म म गांग जमाधित ६२.२४ बा हिंग, 'ममन एं गंग जमाधित ६२.२४ वा हिंग, 'ममन रेत ३१९.३५५ जो. ते ३१९.३५५ जो. ते ३१९.३५५ जो. ते ३९.३५५ जो. ते ३९.३५५ जो. ते छांग महाराष्ट्र, ग ग आणि बिमाग के प्रि ३९.३५५ जो. ता आणि बिमाग के ते आणि बिमाग के ते आणि बिमाग ति ख प्रात्र मतुन भातमा त्रा मासुन वा, मोजमाणित देव व्योतीत ही, सर्व भातमा प्रविम पासुन ता, मोजमाणित देव व्योतीत ही, एक्या	८- IV ए) (निप्ट १९८, उद्योग विहार, फेज १९८, उद्योग विहार, फेज गला, प्रकाश टॉकीन मा (एको) आयआवएफएल- प्रीला अंस्टटवा कलान १३ फित निम्मस्वाक्षरीकारांद्वारे सांकेतिक कब्बा वी तारीर १०- जून-२०२२ ०८- ऑगस्ट-२०२२ सारखेरोजीस एकूण वकबा इ.८२,३४८/ - (रुपये छ प्राव ब्याऐशी इजार तीरशे अ मात्र) सांकेतिक कब्बा ०९ - जून-२०२२ ०५- ऑगस्ट-२०२१ लभ्ये सब्वीस लाख अड्रयाएँ हजार सात मात्र) सांकेतिक कब्बा १.३४,६४,०९४/- (रुपये सब्वीस लाख अड्रयाएँ हजार सात मात्र) सांकेतिक कब्बा १.३४,६४,०१४/- रूपये खेतीस लाख नीसप्ट ह सतया मात्र) १२-ऑगस्ट -२०२२ २४-ऑगस्ट -२०२२ सांकेतिक कब्बा १.३४,६४,०१४/- प्राये सब्वीस लाख नीसप्ट ह सतया मात्र)	सा ८ (६)) आवायएफरएल होग फाठ – IV, गुरागाव - १२२० ग्र, गुरागाव - १२२० ग्र, गायसी आयसी आग एवएफरएल होत की बकनाकी (२) ऑनरीन वारी स्व कत्प्यात येईल. ब गाय करण्यात येईल. ख गाय (२२२ के २३३ (२२२ के २३२) इद तेसि इमारा अना ठ. ३,३०,३६ (२२ये एक नार इमारा अना की इमारा अना की इमारा अना की इमारा अना तेस ह ररावे के २,३०,०२ तेस ह ररावे की नरतराव पी तासिख/बेळ – २०२२ स. १६०० – वु एर,३,७०,२२ ह. ६,७९,२० – वु एर,३,७,९२	वनान्म लिमिटेड (पूर्वी २५ (हरियाणा) आणि इम्फोटेक पार्क रोड क. व खेक जकळ, पालचर 1 बसुत जक्ज, पालचर 1 बसुत जर्क, पालचर 1 बसुत जरक, बालील जीव किंमत ज,०४,६००/– ताख जार हजार सहाशे मात १,२१,०००/– (स्पये तीन ताख र चराशे सट गात्र) ;,११,०००/– ख सहाऐंसी हजार एकशे मात्र) ,००,२०,२०/– स लाख तेनगे मात्र) मात रक्कम (इअर) मात रक्कम (इअर) कं/– (स्पये दोन ताख जार तीस मात्र)
(रू. मध्ये) रक्कम (रू. मध्ये) भासिन मामजला, ला, खार बेल्ट आप ३,४५,००,०००/- ३४,५०,००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,००,४,२०,२२,२२,२२,२२,२२,२२,२२,२२,२२,२२,२२,२२,	सिस्युरिटायझेशन अंण्ड फिलस्ट् इंडिया इन्सोलाइं- इफ्रार्सिया भाराखा कार्यालया : सीटीएसा 1 एसड्रा, फ्लांट क्र. ची-२३, र आहे जेथे आहे तालवा जाणि विळकत/तीवा कब्जा येतला अ कार्जवार/ सह-कार्जवार/ ह्मीदार १. श्री. गंगेवजुमा दिखबर्मा २. श्री. गंगेवजुमा देखबर्मा २. श्री. गंगेवजुमा देखबर्मा २. श्री. गंगेवजुमा देख २. श्री. गंगेवजुमा र २. श्री. गंगेवजुमा र २. श्री. गंगेवजुम प्रिं (प्रार्मियट क्र. आवएल१००९७९१८) माल्यातेची २४-आंगीवट २२० १. सी. तील सुमाथ भोस्ले २. शी. तालर सुमाय भोसले २. शी. तालर सुमाय भोसले	- लिल्लाव नि विद्रती क क्षत्र ऑफ फावनाश्चिवल असेट्स अंध् फावनान्स लि. अशी जात) (आवआव क्र. ४२७८/१ ते ७ तानाजी नगर, का णो इंडस्ट्रिवर (स्वा, वागळे इस्टेट, स्थावर पिठकतीनी विक्री. ज्याअर्थी आ गे जे आहे जसे आहे तत्यानें तिच्या ह. विक्री वैसाईट: www.bankauu मागणी सूचना तारीख आणि एककम र. १९-फेह२०२२ इ. ३८,०४,०४०/- (रुपये अडतीस लाख चर हजार वाळीस मात्र) चेली चाडीच ख्रम इ. २४,०००/- (रुपये पंचनीस हजार मात्र) र. २४,०००/- (रुपये पंचनीस हजार मात्र) वोली चाडीच ख्रम इ. २४,०००/- (रुपये पंचनीस हजार मात्र) वोली चाडीच ख्रम इ. २४,०००/- (रुपये पंचनीस हजार मात्र) वोली चाडीच ख्रम इ. २४,०००/- (रुपये पंचनीस हजार मात्र) त्यामणीची तारीख स्टेस.१४१/- (रुपये नऊ लाख सोळा हजार नऊशे एकोणपनास मात्र) चेली चाडीच ख्रम ह. २४,२०००/-	एफोसमेंट ऑफ सिक्युरेटी इंटरे एफएल - एचएफएल) कॉर्पोरेट लेका माता मंदिराजवळ, २रा उठाणे - ४००६०४/शॉप फ्र. आवारएफरल-एचएफएल चा प्रा बेक्रीच्या हकासह खालेल कर्फ रांडाकडcom येथे पुरबिलेल्या ई रांडाकडcom येथे पुरबिलेल्या ह प्रतेट श्र.२१, २१वा मजता, मो चौ. गी., सर्व्ह क. ७/२/२, 1 निवास'', सिसोळी, णुपी, ४११ पातट म्र. १९४२, १ विंग बी, गोल्डनये कमलीशा बाबा गोल्डनये कमलीशा बाबा गोल्डनये कमलीशा बाबा पाल्टेट क्र. १०६, सोजमापित ८/ विंग, सुद्रम्या मजला, स्ट्रेश्वेन म पाल्टेट क्र. १०६, सोजमापित / फि द्रिया व्ह व्ह गाम्ड प्रारत मिळक आणि विमाग. इअर शेवटची तार्स र६.०९ तो. मोटर्स, बी बिंग, ति दिव्याज व्ह व्ह द्रोम, बोईस	ना (परिशिष्ट । देख्य अंबट, २००२ (२ टकार्यालय प्लॉट क्र पर्वे प्रवान, 'तिंव्यव्क, प्र २०१, द एज, २९ा म पिकृत अधिकान्यांनी द्वाते प्रांग्येश्वर क्र. २ निंतताव पलंटफोर्म म र्ग तंत्र रमसत क्र. १, देत ३२.३५ चौ. त, रमसत क्र. १, रोत, रमसत क्र. १, राजी महाराय, त, अाणि विमाग प्रित्व वा, प्राप्तुम वा, प्रोजमावित देव्य व्योती-डी, म्र खिक्य, पालय, खिक्रयोने ते सर्व ,	2-IV ए) (निट पानंतर अंक्ट) अंतर्गत आय ९८, उछोग विहार, फेज पि - १९२, उडोग विहार, फेज संग्रे अवशा टॉकीज मा (ए.बो) आवआयफरल- प्रांसी अंकटव्या कलम १: पांसी अंकटव्या कलम १: पांसी अंकटव्या कलम १: पांसी अंकटव्या कलम १: १०- जुन-२०२२ ०८- ऑगस्ट-२०२२ ०५- ऑगस्ट-२०२२ एसये सेलीस लाख अड्या ए हलास सत मात्र) सांकेतिक कड्या १३- जुन-२०२२ एसये स्वीस लाख अड्या ए हलास सत मात्र) सांकेतिक कड्या १३- जुन-२०२२ ०५- ऑगस्ट-२०२२ एस्ये स्वीस लाख जीसप्ट ह सतय मात्र) ड. ३४, १४, १४/- एस्ये स्वांसी एकुण अकवा ह. २४, १४, १४/- पांसीनी एकुण अकवा ह. १०, १४, १४/- पांसीनी एकुण अकवा ह. १०, १४, १४/- पांसी पकुण अकवा ह. १०, १४, १४/- पांसी रहला का करा ह. १०, १४, १४/- पांसी रहला कहा मा ह. १०, १४, १४/- पांसी रहला कहा मा ह. १०, १४, १४/- पांसी रहला कहा मा	III ८ (६)) आवएफएल होम फान - ।/, गुरागव - १२७ - गुरागव - १२७ - गुरागव - १२७ - गुरागव - १२७ - २०२२ स. १२० - नु 	वनात्म लिमिटेड (पूर्वी २९ (इरियाणा) आणि २९ (इरियाणा) आणि देला अनुसरून खालील जोव किंमत भ,०४,६००/– लाख चार ह्वार सहाशे मात्र) भ,०४,६००/– लाख चार ह्वार सहाशे मात्र) ५,६१,०००/– (स्वरे तीन लाख र चारशे साठ मात्र) २,६१,०००/– ख शहाऐंसी हजार एकशे मात्र) भ,००,३००/– स लाख तीनशे मात्र) मात रक्कम (इअर) ५,८२,१००/– ख शहाऐंसी हजार एकशे मात्र) भ,००,३००/– स लाख तीनशे मात्र) मात रक्कम (इअर)
(फ. मध्ये) रक्कम (फ. मध्ये) भासिन मजला, ला, खार बेल्ट अप ३,४५,००,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- विंसा खे.५०० पर्यंत जमा करावी. ता किंव. २५,२२२२ रोजीस किंवा पूर्वी सायं. ५,०० तारीख ०६,०९.२०२२ रोजीस किंवा पूर्वी सायं. ५,०० तारीख ०६,०९.२०२२ रोजीस किंवा पूर्वी सायं. ५,०० तारीख ०६,०९.२०२२ रोजीस किंवा पूर्वी सायं. (चरिवा श्री. प्रदीप पदान, मुख्य व्यवस्थापक, कॅनरा वा किंवा श्री. प्रदीप पदान, मुख्य व्यवस्थापक, कॅनरा विंकवा श्री. प्रदीप पदान, मुख्य व्यवस्थापक, कॅनरा ता किंवा श्री. प्रदीप पदान, मुख्य व्यवस्थापक, कॅनरा ता किंवा श्री. प्रदीप पदान, मुख्य व्यवस्थापक, कॅनरा कंक्र. +६९ १२४ ४३०२०२०/ २१/ २२/ २३/२४, wda@c1india.com येथे संपर्क साधावा. सही/- प्राधिकृत अधिकारी कॅनरा बेंक, एआरएम-॥ शाखा राष्ट्रिक्त पर्तिक, प्रदाल, फिल्म विंकवा स्थित, प्रवाय चंत्र, एआरएम-॥ शाखा विंकवापक्ति, किंल्य सिंक, रेख.स्थ (क्रोव्यवापक्ति, किंल्यामीक, विंक्त पर्तिक, विंक्तामिकिंक, विंक्तामकिंक, विंक्तामकिंक, विंक्तामकिंक, विंक्तामकिंक, विंक्तामकिंक, विंक्तामकिंक, विंक्तामकिंक, विंक्तामकिंक, वे०.३१ द.१.२१ व.२.२०२ (५३.०२) (१२.८५) (१३.३०) (५२.२०) द.१.२१ व.२.२०२ (५३.०२) (२३.२४) (५३.०२) व.३३ (१४.४२) (५३.२०) व.३३ (१४.४२) (५३.२०) व.३३ (१४.४२) (५३.२०) व.३३ (१४.४२) (५२.२०) व.३२२) (५२.२०) व.३३ (१४.४२) (५२.२०) व.३३ (१४.४२) (५२.२०) व.३३) (६२.२०) व.३२) (५२.४२) (४२.२०) व.३२२) (५२.२०) व.३३) (६२.२०) व.३३) (६२.२०) व.३३) (६२.२०) व.३३) (६२.२०) व.३३) (६२.२०) व.३२) (६२.२२) (२३.२०) (२२.२०) व.३२) (६२.२०) व.३२) (१४.२२) व.३२) (१४.२०) व.२२२२) (१४.२२) (१४.२२) व.३२) (१४.२२) व.३२) (१४.२२) (१४.	सिस्युरिटायझेरान अंण्ड फिलस्ट् इंडिया इन्सोलाइं- हाऊसिंग भाराखा कार्यालय : सीटीएसा 1 एसड्, फ्लोट क. ची-२३, र आहे जेथे आहे तालावा आणि विळकत/तीवा कब्जा येतला अ कार्जवार / सह-कार्जवार/ टूसीरा १. क्री. गोराजुमार दिखकर्मा २. क्री. गोराजुमार दिखकर्मा २. क्री. गोराजुमार दिखकर्मा २. क्री. गोराजुमार दिखकर्मा २. क्री. गोराजुमार दिखकर्म २. क्री. गोराजुमार दिखकर्म २. क्री. गोराजुमार दिखन्म २. क्री. गोराजुमार दिखन्म २. क्री. गोराजुमार दिखन्म २. क्री. तानाजी राज्यदे शेलार २. आइमान एंटप्रावहेस ३. तार्यती वानाजी शेवार (प्रार्थियट क्र. आवएल१००९७९१८) मालनात्तेची २. अ.स. सान्स पुराष भोसले (प्रार्थियट क्र. ८३३८६१व ९१८३०१)	- लिरस्ताय नि यिद्रती स् विज्ञ ऑफ फावनाश्चिवल अंसेट्स अंख् फायनान्स लि. अशती जाता) (आवआप क्र. २३०८/१ ते ७ तानाणी नगर, का णो इंडस्ट्रेयल एरिया, वागळे इस्टेंट, स्यावर फिऊकतीची विज्ञी, ज्याअर्थी आ गएणो इंडस्ट्रेयल एरिया, वागळे इस्टेंट, स्वार कि को वे साइंट. राज्या ने तिच्या गारीख आणि रावकम तारीख आणि रावकम स् - के द्रि. ना के दिख्या मे ह. २८,०४,०४८/- (रुगये अठतीस लाख वार हजार नाठीस मात्र) दे द्र ना चे दिव स्वा क. २८,०००/- (रुगये पंचवीस लाख एकतीस हजार तीनी वाडीव स्क्रम क. २५,०००/- (रुगये पंचवीस लाख एकतीस हजार) वे तिती वाडीव सक्रम क. २५,०००/- (रुगये पंचवीस हजार मात्र) वे स्ती वाडीव सक्रम क. २५,०००/- (रुगये पंचवीस हजार मात्र) वे स् १६०० - वु. १४०० इ. ९.१६,१४४/- (रुगये नऊ लाख सोळा हजार नज्ये एफोणपतास मात्र) वे सी वाडीव राकम क. २०,०००/- (रुगये ने कतास वा	एफोसमेंट ऑफ सिक्युरीटी इंटरे एफएल - एचएफएल) कॉर्पोरेट लंका माता मंदिराजवळ, २रा उंग्णे - ४००६०४/शॉप क. आंध्रे स्वायर निर्वच्च बंडीच्या हकसर खालेल कर्ज खंडा ड.com येथे पुरविलेल्या इं स्थायर निळकत पर्केट श.०३, ११वा प्राज्त, भी ची, गी, सर्व्हे अ. ५२/२, न निवास', सिसोळी, एप्रे, ४११ मता, मर्ज्व क. ५/२/२, न निवास', सिसोळी, एप्रे, ४११ मता, मंज्य् क. ९/२/२, न निवास', सिसोळी, प्रे, ४११ मता, मर्ज्व इ. ९/२/२, न निवास', सिसोळी, प्रे, ४११ मता, मर्ज्व इ. ९/२/२, न निवास', सिसोळी, प्रे, ११ ची, स्वर्ट इ. १०५/२, न निवास', सिसोळी, प्रे, १९ ची, स्वर्ट इ. १९२/२, भारत मता, सहित्य, न्य हेल, ने स्वर्ट, ने स्वराप्र १९२८०२ महाराष्ट्र मारत निळम आणि विभाग. इअत शेवट्वी तार्स भारत क्र. १०७, १वा मज्ज १६वराज न्वेट् होन्स, बोईसर ४०१४०६, महाराष्ट्र, भारत मि भाग आणि विभाग.	ना (परिशिष्ट रोस्ट, २००२ (१ 2 कार्यालय प्रस्तें क्र मजला, तिवरबड, प्र मजला, तिवरबड, प्र २०१, २ एज, २९१ म प्रिकृत अधिकान्यांगे प्राते (प्रार्थमें क्र प्राते (प्रार्थमें क्र प्राते प्रदेश, ३२४ चौ. च् , २मरत ऊ. १, तेद, सातपाट, टाणे महापड, १, तेइ, सातपाटी टाणे महापड, १, तेइ, सातपाटी टाणे महापड, १, तेइ, सातपाटी टाणे महापड, १, ते ३४ चौ. इ, एफ स्थ न्योत वे सर्व माग ((तेख वा. पासुन वा. पासुन ला, मोजमाधित दी, पंढिम, पालघर, ाळकतीचे ते सर्व ((१८- १४ ए.) (नियः .९८, उद्योग विहार, फेज .९८, उद्योग विहार, फेज .९८, उद्योग विहार, फेज तला, प्रकाश टॉकीन मा .९८, उद्योग विहार, फेज तला, प्रकाश टॉकीन मा राक्त विन्तस्वाक्षरीकार्यद्वरे सांके तिक कब्बाची तारी १०- जून-२०२२ ०८- जॉगस्ट-२०२२ ०८- ऑगस्ट-२०२२ ०४- ऑगस्ट-२०२२ १९४ २०२- ऑगस्ट-२०२२ १९४ २९४ २९४, २७, १७/- १९४ २९४, ४७/- १९४ २९२ १९४, २७, १७/- १९४, २७, २७, २७/- २९४, ४७, २४, २४, २४, २४, ४४, ४४, ४४, ४४, ४४, ४४	111 ८ (६)) आवायएफएल होग फाठ - IV, गुरागाव - १२२७ एफएलए हाउस, सन व गे, आयापफएकएल होग फाठ एचएफएल दो थकनाकी (राग्रे ते प्रकेश का करण्यात वेईल. ज करण्यात वेईल. ज करण्यात वेईल. ज करण्यात वेईल. ज करण्यात वेईल. कर. ३३ (राग्रे के इसारा अना की इसारा अना की इसारा अना की ह. १, १२२२ स. ११०० - वु तेस ह कर इ. १,७,२० एकगेपरेशी कर. २३ (राग्ये वे देने क. २३,३०,०३ क. २३,३०,०३ ह. २३ (राग्ये वे देने क. २२२ (राग्ये वे देने क. २३,३०,०३ क. २३,३०,०३ ह. २२२ (राग्रे वे देने क. २३,३०,०३ ह. २३,३०,३२ ह. २३,३०,३२ ह. २३,३०,३२ ह. २३,३०,३४ ह. २३,३०,३२ ह. २३,३०,३४ ह. २३,३०,३४ ह. २३,३०,३४ ह. २३,३०,३४ ह. २३,३०,३४ ह. २३,३०,३४ ह. २३,३०,३४ ह. २३,३२,३४ ह. २३,३४,३२ ह. २३,३२,३४ ह. २३,३२,३४ ह. २३,३२,३४ ह. २३,३२,३४ ह. २३,३२,३४ ह. २३,३२,३४ ह. २३,३४,३४ ह. २३,३४,३४ ह. २३,३४,३४ ह. २३,३४ ह. २३,३४,३४ ह. २३,३४,३४ ह. २३,३४,३४ ह. २३,३४,३४ ह. २३,३४ ह. २३,३४,३४ ह. २३,३४,३४ ह. २३,३४,३४ ह. २३,३४,३४ ह. २३,३४,३४ ह. २३,३४,३४ ह. २३,३४,३४ ह. २४,३४,३४ ह. २३,३४,३४ ह. २४,३४,३४ ह. २४,३४,३४ ह. २३,३४,३४ ह. २४,३४,३४ ह. २४,३४,३४,३४,३४ ह. २४,३४,३४,३४,३४,३४,३४,३४,३४,३४,३४,३४,३४,३४	वनात्म लिमिटेड (पूर्वी १५- (हरिवयाण) आणि १५- (हरिवयाण) आणि व स्वेक जयळ, पालघर व स्वेक जयळ, पालघर व स्वेक जयळ, पालघर व स्वेक जयळ, पालघर व स्वेक जयळ, पालघर जीव किंगत ०/०४,६००/- तास्त्र वास्ट्र लास्त्र स्वारो ०/० (स्वये तीन ताख प्रहारे साठ गात्र) ०/० (स्वये तीन ताख प्रहारे साठ प्रहारे साठ प्रहारे साठ ०/० (स्वये तीन ताख प्रहारे साठ प्रहारे साठ ०/० (स्वये तीन ताख प्रहारे साठ ०/० (स्वये तीन ताख प्रहारे साठ २३०० ०/० (स्वये तीन ताख प्रहारे साठ प्रहारे साठ रहरारे साठ रह
(क. मध्ये) रक्तम (क. मध्ये) १ भासिन मा मजला, बल उपा ३,४५,००,०००/- ३४,५०,००००/- दर्श सायं. ५.०० पर्यंत जमा करावी. सासं. ५.०२,२०२२ रोजीम किंवा पूर्वी सायं. ५.०० तारीख ०६.०२.२०२२ काऱ्यांसह आगाऊ वेळ ठरवून निरीक्षण करता बेईल. सा बंकेवी बेबसाईट (www.canarabank.com) मध्ये ावा किंवा श्री. प्ररीप पदान, मुख्य व्यवस्थापक, कॅनरा वा किंवा श्री. प्ररीप पदान, मुख्य व्यवस्थापक, कॅनरा वि अवडी : cb6289@canarabank.com येथे प्रावा किंवा श्री प्रयाजा, पिन: १२२०१५, कं. न. +११२४ ४३०२०२०/ २१/ २२/ २३/२४, wda@c1india.com येथे संपर्क साधावा. सही/- प्राधिकृत अधिकारी कॅन-दा बंद, एआरएम-॥ शाखा स्टिंट्रेसे स रिंगमिटेड ग, तरिमत पॉर्डट, गुंबई-४०० ०२१. ००पएपय १४८८/पएलसी०.७४८७३ २४.७२८ एएस.स्था २०२२ श्राधी तिताकाट@bimc.com श्री वित्तीय निष्कर्षाचा उतारा (र. लाखात) हर-वृत्त-१०२१ ३२-वार्च २०२१ ३७-वृत्त-१०२१ (४३.०७) (५१.०८) १९.९२) (४३.०७) श्र-१९२४ १४.२२ (८८.०९) (४३.०७) १९.२२ (२६.८५) (४३.०७) १९.२२ (४८.०९) (४३.००) १९.२२ (४८.२९) (४३.००) १९.२२ (४८.०९) (४३.००) १९.२२ (४८.८९) (४३.००) १९.२२ (४८.८०९) (४३.००) १९.२२ (४८.४९) (४३.००) १९.२२ (४८.४९) (४२.००) १९.२२ (४८.४९) (४३.००) १९.२२ (४८.४२) (४३.००) १९.२२ (४८.४२) (४३.००) १४.२२ (४४.२९) (४३.२०) १९.२२ (४८.४९) (४४.२०) १९.२	सिस्युरिटायक्षेशन अंण्ड रिकस्ट् इंडिया उस्मलेलाई व हाऊसिंग शाखा कार्यालय : सर्वे रिप्स सं रियुक्त, फ्लॉट क. वी-२३, र (प) – ४०१४०४ कडे ताला) आहे जेथे आहे तत्यांने आणि किजवंता/ सह-कर्जवता/ ष्ट्रगिता १. श्री. गरीगलुमा दिववर्थ्या २. सी. गरीज कुमारी देवी ३. विश्वकर्मा एंटएमयबेस (प्रास्पेक्ट क्र. ९४४८२९) १. श्री. तानाजी रामचंद्र शेलार २. आहे. तानाजी रामचंद्र शेलार (प्रास्पेक्ट क्र. आयएल१००९७९१८) पालयत्ते तानाजी रेतास (प्रास्पेक्ट क्र. ८. अ. साल सुपाय मेसले २. आहे. साल सुपाय मेसले २. आहे. साल सुपाय मेसले २. अहे. स्व. १९८३०१)	- लिस्लाय नि यिद्रती स् ख्या ऑफ फावनाशियल अंसेट्स अंध् फायनान्स लि. अशी जात) (आयआव क. ४२७८/१ ते ७ तानाजी नार, का गो ड्रां इंटर्स्ट एसिंग, वागळे इस्टेंट, स्थावर पिठकतीची विक्री. ज्याअर्थी आ गे जा जो ड्रां देखी वास्त्री: अफ्फ bankeaut मागणी सूचना तासीख आणि रखकम इ. देश. ठेकड्र – २०२२ इ. ३८,८४,८४,८४ – १२२ इ. ३८,८४,८४,८४ – १२२ इ. २८,८४,८४ – १२२ इ. २४,३१,३०५/– (स्पये वाचीस हजार मात्र) हे र. २४,३२,३०५/– (स्पये पंचवीस त्राय प्रक्रा स् इ. २४,०००/– (स्पये पंचवीस हजार मात्र) वोली वाडीव रखम इ. २४,२०२१/– (स्पये पंचवीस त्राय मात्र) वोली वाडीव रखम इ. २४,२२१/– (स्पये पंचवीस हजार मात्र) वाली वाडीव रखम इ. २४,०००/– (स्पये पंचवीस हजार मात्र) वाली वाडीव रखम इ. २४,०००/– (स्पये पंचवीस हजार मात्र) तपासणीची तासीख २२ स.११०० – दु. १४०० इ. २९४०० – दु. १४०० इ. २९४०० – दु. १४०० इ. २९४०० – दु. १४०० व. आवअवाएफएल होम फावनान्स ति	एफोसमेंट ऑफ सिक्युरीटी इंटरे एफएल - एचएफएल) कॉर्पोरेट लेका माता मंदिराजवळ, २रा उराणे - ४००६०४/शांप क. आवारएफरल-एचएफएल चा प्रा बेळीच्या हकसह खालेल कर्ज खाल कर्ज खाले कर्ज खाल में के खाल कर्ज खाल में के खाल कर्ज खाल में के खान करें बज एस्टेट १२०३, ११वा प्राज्त, भा चो, गी, सर्व्द क. ७/१/२, 1 निवास', पिसोळी, पुणे, ४११ मतत मिळकीचे सर्व ते माग आं गेतिर, मज्वला झ. १, विंग बा मोट, मजवा झ. १, विंग से मोट, मजवापित ८/ विंग, हस्त्या मजता, स्टेश्टान म्य जापाएया इमारतीत, नट क्र. ६५ मिंग, हस्त्या मजता, स्टेश्टान म्य जापाएया इमारतीत, नट क्र. ६५ मिंग, इस्त्या मजता, स्टेश्टान म्य जापाएया इमारतीत, नट क्र. ६५ मिंग, इस्त्र शेवटची तर्ग १९२८०२ महापड़, मारत मिळम आणि विमाग. इस्त्र शेवटची रह–ऑगस्ट–२०२२, ५ मारा आणि विमाग.	ना (परिशिष्ट) रेस्ट अंबट, २००२ (१ 2 कार्यालय फरॉट का मजाना, तिवरबड, पुर २०१, २ एज, २९१ म पिकृत अधिका–यांगे ग्रेजिवर्ड, २५ - लिलाव पलॉट फार्मे म ग्रंग जगाधित ६२.२४ वा हिंग, 'मगन एं त्रासत ऊ. ९, तेत ३९.३५५ वो. , २मसत ऊ. ९, तेत ३९.२५५ वो. , २मसत ऊ. ९, तेत भाषतपट, ठाणे महाराप्ट, त्र ते भि ६९ गगा जिल्ला में में ६९ पी गाव परिव २म्में में ६९ पी गाव तिते से दर्व भागा ति सिंख वा, मो में में ६९ पी गाव ता पासुत ता सासूत ता सासूत ता सासूत ता सासूत ता सासूत ता आसूत ता सासूत ता सासूत ता सासूत	२८- १४ ए) (निट १८, उद्योग विहार, फेज १८, उद्योग विहार, फेज १९, उद्योग विहार, फेज तला, प्रकाश टॉकीज मा गएको अवअयपरफरल- गंदा अंक्ट्र विक्र कब्जाची तारीग रार्ग्त तिम्मस्वाक्षरीकाराद्वेगे रार्ग्त तिम्मस्वाक्षरीकाराद्वेगे रार्ग्त तिम्मस्वाक्षरीकाराद्वेगे रार्ग्त तिम्मस्वाक्षरीकाराद्वेगे ३८,२२,३२/- (अरमे छ उ८- जॉगस्ट-२०२२ ०८- जॉगस्ट-२०२२ ०८- जॉन -२०२२ ०९- जून -२०२२ ०५- जून -२०२२ ०५- जॉगस्ट-२०२२ ०५- जॉगस्ट -२०२२ १८, ३८, ४८, १८, ००७/- इतार सात मा३) सांकेतिक कब्जा १३- जुन -२०२२ ०५- ऑगस्ट -२०२२ ०५- ऑगस्ट -२०२२ २४, ४४, १४/- इत्येतिस लाख वीसपट ह सत्ये मात) इं-ति २९- ऑगस्ट -२०२२ २४, ४४, १४/- २४, २४, ०९४/- २४, २४, ०९४/- २४, २४, २४, २४, ०९४/- २४, २४, २४, ४४, ४४, ४४, ४४, ४४, ४४, ४४,	सि ८ (६)) आवएफएल होम फार – IV, गुरमाव - १२७ – प्रिये ने तीय का का इसारा अना का का ह. २, ३, २०, २६ – (रुपये ते तेवी का इसारा अना का ह. २, ३, २०, २६ – (रुपये ते तेवी का इसारा अना का ह. २, ३, २०, २ – २०२२ स. ११० – नु र. १, ७२, २०, ० एको पऐसी का इसारा अना का ह. २, ३०, ० – एको पऐसी का ह. २, ३०, ० – एको पएसी का ह. २, ३०, २ – एको पएसी का ह. २, ३०, २ – एको पएसी का ह. २, ३ – रिप्स्टे करी – रुप्स्टे करी – रुप्से का स्ट्रा का (स्पये सट्सप्ट - टिप्स्ट स. ११० – या एके करणे आवस्थक	वनान्स लिभिटेड (पूर्वी १५ (हरियाणा) आणि २५ (हरियाणा) आणि स्मोठेक पार्वक रोड क व वीके जवळ, पालघर व बुत कर्फरा हेड क व वीके जवळ, पालघर व बुत कर्फरा हेड कर जात (क्रम हा का प्रान्न) जात (क्रम (इअर) ०/ - (रूपये तीत लाख र चारशे साठ मात्र) गत (क्रम (इअर) ०/ - (रूपये तीत लाख र चारशे साठ मात्र) गत (क्रम (इअर) अ. (२, १००/ - ब माढ्य तीनशे मात्र) मत (क्रम (इअर) अ. (२, १२०/ - इजार दोनशे मात्र) स्ह, १३०० ०/ - (रूपये सहा लाख हजार दोनशे मात्र) स्ह, १३०० - दु, १३०० - दु, १३०० - दु, १३०० - दु, १३०० दु, १३०० दु, १३००
(क. मध्ये) रक्तम (क. मध्ये) भासिन मामला, ला, खार बेल्ट आ ३,४५,००,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५२,२२,२२,२२ वार्क्तिवा श्री. प्रदीप पद्म, मुख्य व्यवस्थापक, कॅनरा मारा क्री. २९,१२/२२,१२/२३/२६,७०) रावर्क्तवा श्री. प्रदीप पद्म, मुख्य व्यवस्थापक, कॅनरा मुर्दार्श्र२८/२९/मो. ज. ७६३९२३६६७०) किवा श्री. कॅवा श्री. प्रदीप पद्म, मुख्य व्यवस्थापक, कॅनरा मारात क्र. ३०९, गुरगाब, हरियाणा, पिन: १२२०१५, कं क्र. +९१,१२४ ३०२००२०/२१/२२/२३/२४, wda@c1india.com येथे संपर्क साधाता. प्राधिकृत अधिकारी कॅनरा बंक, एआरएम-॥ शाखा पर्व्ट्रिरेस (लिमिटेड गु. तरमन पॉर्ट, मुंवई-४०० ०२१. ४८,४२ २५८४२/२४/२४/२४ ३४,०२०२२ २४८.४२ २४८४२/२४/२४/२४ २५२ २४८.४२ २४८.४२ २४८.४२ २४८.४२ २४८.४२ २४८.४२ २४८.४२ २४८.४२ २४८.४२ २४८.४२ २४८.४२ २४८.४२ २४८.४२ २४८.४४ २४८.४४ २४८.४२ २४८.४२ २४८.४२ २४८.४४ २४.४४ २४.२४ २४.४४ २४४.४४ २४४.४४ २४.४४ २४४ २	सिस्युरिटायक्षेशन अंण्ड रिकस्ट् इंडिया इस्मोलाइंड राजसिंग शाखा कार्यालय : सीटीएसा ! एष) – ४०१४०४ कडे ताला) आहे जेथे आहे तत्याने आपि किज्जल/ तीवा कब्ला येत्ता ? कर्जवरा / सह-कर्जवरा / हारीया १. शी. गरीवजुम्म दिव्वकर्मा २. सी. गरीवजुम्म दिव्वकर्मा ३. सि. राज कुमारी देवी ३. विश्वकर्मा एंटप्रायवेस (प्रास्पेक्ट क्र. ९४४८२९) १. शी. तानाजी रामवंद से त. सा रिवेच सिंग २. आत्र पियु हो स्वेच इ. शी. तानाजी रामवंद से सी. दमयंती तानाजी सेता (प्रास्पिक्ट क्र. आयएल१०९१९३२०) १. शी. तानत सी साम (प्रास्पेक्ट क्र. आयएल१०९१९३२०) माल्या केस्ती २४-ऑग्साद मुमाय केस्ती २. शी. साम सुमाष मोस्ते १. शी. साम सुमाष मोस्ते २. आ. साम सुमाष मोस्ते १. श्री. साम सुमाष मोस्ते १. इं-लिलावा सहमागी ह	- लिस्लाय नि यिद्रती स् ख्या ऑफ फावनाशियल अंसेट्स अंध् फायनान्स लि. अशी जात) (आयआव क. ४२७८/१ ते ७ तानाजी नार, का गो ड्रां इंटर्स्ट एसिंग, वागळे इस्टेंट, स्थावर पिठकतीची विक्री. ज्याअर्थी आ गे जा जो ड्रां देखी वास्त्री: अफ्फ bankeaut मागणी सूचना तासीख आणि रखकम इ. देश. ठेकड्र – २०२२ इ. ३८,८४,८४,८४ – १२२ इ. ३८,८४,८४,८४ – १२२ इ. २८,८४,८४ – १२२ इ. २४,३१,३०५/– (स्पये वाचीस हजार मात्र) हे र. २४,३२,३०५/– (स्पये पंचवीस त्राय प्रक्रा स् इ. २४,०००/– (स्पये पंचवीस हजार मात्र) वोली वाडीव रखम इ. २४,२०२१/– (स्पये पंचवीस त्राय मात्र) वोली वाडीव रखम इ. २४,२२१/– (स्पये पंचवीस हजार मात्र) वाली वाडीव रखम इ. २४,०००/– (स्पये पंचवीस हजार मात्र) वाली वाडीव रखम इ. २४,०००/– (स्पये पंचवीस हजार मात्र) तपासणीची तासीख २२ स.११०० – दु. १४०० इ. २९४०० – दु. १४०० इ. २९४०० – दु. १४०० इ. २९४०० – दु. १४०० व. आवअवाएफएल होम फावनान्स ति	एफोसमेंट ऑफ सिक्युरेटी इंटे एफएल - एचएफएल) कॉर्पोरेंट लेका माता मंदिराजवळ, २रा उग्णे - ४००६०४/शॉप फ्र. आवारएफरलएचएफएल चा प्रा बेक्रीच्या हक सह खालील कर्ज रंधावा राफ मवे चुर्या स्थावर मिळकत तारण मवे चुर्यावेरल्या हे रंधावा राज मवे चुर्या पत्तेट प्र. १, १३ वा मजता, भी चौ. मी., सल्हें क्र. ७/२/२, 1 विसर्', दिसोळी, चुणे, ४११ मारत मिळकीचे सर्व ते माग आं पत्तेट क्र. १०६, क्षेत्र मोजमापित ८/ विंग, दुस्टया मजला, सेहंग न गोल्डन्ये क. १, १ वा मत, गोल्डन्ये क. १, १ वा मत, गोल्डन्ये क. १, १ वा मत, पत्तेट क्र. १०६, क्षेत्र मोजमापित ८/ विंग, दुस्टया मजला, सेहंगन म जाणाएया इमारतीत, नट क्र. ६५ विंदेवडी तस्टील, नटक. ६५ विंदेवडी तस्टील, नटक. ६५ विंदेवडी तस्टाप्ट, यात मिळव आणि विमाग. इसर शेवटची तार् २१, २९ चो. मीटर्स, बी विंग, ति विंक्याराज व्हेल्यू होम्स, बोईसर २०१२ भारतापट, नरार प्र रेड क्य. १७, १ वा मजल १६, २९ तो. मीटर्स, बी विंग, ति विंक्यान्स लिमिटेड' च्या मते म, ची) बेकेचे नाव: स्टेण्डर्ड च <u>अटटी आणि २</u> स्वटादार https://www.ban/	ना (परिशिष्ट रोट अंग्रेट, २००२ (१ 2 कार्यालय फ्लॉट का र कार्यालय फ्लॉट का म्लाला, तिंखवड, ५ र २०, २ दण्ज, २२ गम खाते / प्रार्थिय ह -लिलाव फ्लॉट कॉ खाते / प्रार्थिय ह -लिलाव फ्लॅटफॉर्म म ग/ जागित ६२.२४ वा दिंग, 'गगन २०६०, ग्रहाएट, त. गेत ३१.३५. चौ. २.३२. दौ. क्. ९, त. ते ३१.३५. चौ. २.३४. चौ. २.३४. चौ. त्राचे गहागट, ग १४.२ चौ. क्. ए. ए. खा राग, 'गगन ते ३९.३५. चौ. त्राचे गहागट, ग १ अ प्रार् व क. ९, ते ते इ. ए. ए. ए. खा ते गत्र प्रा. क. ए. ए. ताती वि सर्व गाग (र वि का उपास्त्र तारी ख. २.५ वा. पास्त्र वे किला दे सर्व ति सी) : र वि का दे राग राग ता	१८-१४ ए.) (निष्ट १८. उद्योग विहार, फेज १९. उद्योग विहार, फेज गि-१९२०३३/आयआग (एओ) आयआयएफएल- योला अंतटव्या कलान १३ गित निम्नस्वाक्षरीकाराद्वेरी सांकेतिक कब्जावी तारी १०-जून-२०२२ ०८-ऑगस्ट-२०२२ १९२४ म्स्रेसिक कब्जा ३६.८२,३४८/- (रुपये छ पाख व्याईशी हजार तीनशे अ पाछे सांकेतिक कब्जा ०९-जून-२०२२ ०५-ऑगस्ट-२०२२ ०५-ऑगस्ट-२०२२ १९२४ सब्वीस लाख अड्याउँ हजार सात मात्र) सांकेतिक कब्जा १३-जून-२०२२ ०५-ऑगस्ट-२०२२ १२-ऑगस्ट-२०२२ सांखेरोजीस एक्रण धकवा इ.३४३,६४,०१७/- १२९-ऑगस्ट-२०२२ वर्ड-ऑगस्ट-२०२२ वर्ड-इंग्स्ट २९२-ऑगस्ट-२०२२ वर्ड-इंग्स्ट २९२-ऑगस्ट -२०२२ वर्ड न्वार देहलार न एकावज मात्र) ३०-ज वा आरटोजीएर, ए.११/- कडे त्यांचा तपशील नोंदी	ILT ८ (६)) Israquexer होम फान	वनात्म लिमिटेड (पूर्व प्र- (हरियणा) आणि प्र- (हरियणा) आणि प्र- प्रेटेक पार्क रोड क. व र्वक जयळ, पालपर व र्वक जयळ, पालपर व राक राक राक राक राक रेता अनुसरक- जालील त्रीव किंगत गत रक्का (इअर) <i>o</i> /- (रुपये तीत ताख ए जारे सत्य मात्र) प्र- (रुपये तीत ताख ए जारे सत्य मात्र) प्र- (रुपये तीत ताख ए जारे स्वा प्रकार (इअर) (द, १००/- ख महाऐंसी हजार एक मे मात्र) ,00,00/- ताख वतिये मात्र) प्रत रक्का (इअर) (द, १००/- ख महाऐंसी हजार एक मे मात्र) ,00,00/- ताख वतिये मात्र) प्रत रक्का (इअर) (द, १२०/- ह्या देनेसे मात्र) द, १३०० (द, १२०/- ह्या रेनेसे मात्र) द, १३०० जार तक्का (इअर) द, १३०० जार तक्का (इअर) द, १३०० जार दक्का (इअर) द, १३०० जार दक्का (इअर) द, १३०० जार देठ0 प्रार्क के वीस मात्र) व/केळ जार्क , जार्गर्ड आयडी
(फ. मध्ये) रक्कम (फ. मध्ये) भासिन मजला, ला, खार बेस्ट अप ३,४५,००,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- वार्स्वा अपाऊ वेळ ठरवून निरीक्षण करता वेईल. रा बंकैवी वेससाईट (www.canarabank.com) मध्ये वा किंवा क्षेग.प्रदोप पदान, मुख्य व्यवस्थापक, कॅनरा रा बंकैवी वेससाईट (www.canarabank.com) मध्ये वा किंवा क्षेग.प्रदोप पदान, मुख्य व्यवस्थापक, कॅनरा रा बंकैवी वेससाईट (b6289@canarabank.com) येथे धावा. किंवा सेवा पुरावठादार मे. सी १ इंडिया प्रा. लि., रात्स क्र. ३०१, गुराव, हरियाणा, पिन: १२२०१५, कं क्र. +९१ १२४ ३०२०२० २१/ २२/ २३/ २४, wda@c1india.com येथे संपर्क साधाया. सही/- प्राधिकृत अधिकारी कॅनसा बंक, एआरएम-॥ शाखा रात्स क्र. ३०१, गुराव, हरियाणा, पिन: १२२०१५, कं क्र. +९१ १२४ ३०२०२०, २१/ २२/ २३/ २४, wda@c1india.com येथे संपर्क साधाया. सही/- प्राधिकृत अधिकारी कॅनसा बंक, एआरएम-॥ शाखा रात्स संदे, मंखई- ४००.०२१ (स्वर्यासीक्षित) (संवर्त्ताया उतारा (ह. लाखाल) ३१-व्यून-१२१३ ३१-वर्ष्त-१२१३ ३८-२२२ (५२.०८) (१३.२०) (४३.२०) (५२.०८) (४२.९२) (२४८.२०) (४३.००) (५२.२०) (४२.२२) (४४.२०) (५२.०८) ४७८.५७ ४७८.५७ ४७८.५७ ४७८.५७ ४८.२२ २७८.५७ ४७८.५७ ४७८.५७ ४७८.५० ४७८.५७ ४७८.५० ४८.५७ ४७८.५० ४७८.५० ४७८.५० ४७८.५० ४७८.५० (२२.२२) (०२.२२) (२.००) (३.२०) (२.२२) (२४.२२) (२.००) (३.२०) (२.२२) (२४.२२) (२.००) (३.२०) (२.२२) (२.२०) (३.२०) (३.२०) (२.२२) (४.२०) (४२.२२) (४.२०) (४.२०) (४.२२) (४.२०) (४.२०) (४.२२) (४.२०) (४.२२) (४.२०) (४.२०) (४.२२) (४.२०) (४.२२) (४.२०) (४.२०) (४.२२) (४.२०) (४.२२) (४.२०) (४.२०) (४.२२) (४.२०) (४.२०) (४.२२) (४.२०) (४.२०) (४.२२) (४.२२) (४.२०) (४.२०) (४.२२) (४.२०) (४.२२) (४.	सिस्युरिटायक्षेशन अंण्ड रिकस्ट् इंडिया उस्मरोलाई न हाऊसिंग शाखा कार्यालय : सीटीएसा ! एसड्की, फ्लॉट क. ची-२३, द आक्रे जेथे आहे तत्वाचे आपि निकलंत / तींवा करव्या वेजना कर्ज्यवर / सद्द कज्वेवरा/ हर्मवर २. की. गरीवजुमा दिव्यकर्मा २. की. गरीवजुमा दिव्यकर्मा २. की. गरीवजुम दिव्यकर्म २. की. वात्ताजी रामचंद्र शैलार २. आते परिषय परिय गुमा (प्रॉप्येक्ट क्र. आयएल१००९४९१८) १. की. ताता स्त्राय के (प्रॉप्येक्ट क्र. आयएल१००९४९१८) प्रालयत्वे वा र क्र. जंकारट-२०२२ ३. ती. गीता सुमाव मेसले २. जं. गरीता सुमाव मेसले १. ई-लिलावात सहमागी ह आणि पासवर्ड तथा रक या लेकी/सात? स्वराग वा	- लिस्टाय नि यिद्रती स् दबल ऑफ फाववाचिवल अंसेट्स अंख फायनाम्स लि. आशी जाता) (आयआव फ्र. ४२७८/१ ते ७ जाताजी नगर, का गो उंडस्ट्रिय एसिंग, वागळे इस्टेट, स्थावर फिजकतीची विज्ञी. ज्याअर्थी आ मे जे आहे जसे आहे तरवाने 'तिच्या ' हि. विक्री वैसाईट: www.bankeau प्रात्मणी सूचना तारीख आणि रखकम स. विक्र विसाईट: www.bankeau प्रात्मणी सूचना तारीख आणि रखकम स. २४,०००/- (रूपये अठतीस लाख वार इयार चाळीस मात्र) बोली वाहीच राक्रम क. २४,०००/- (रूपये पंचवीस हजार मात्र) श्रे-मार्च-२०२२ क. २४,३१,३०४/- (रूपये पंचवीस हजार मात्र) बोली वाहीच राक्रम क. २४,०००/- (रूपये पंचवीस हजार मात्र) वासणी यी तारीख रस. ११०० - दु. १४०० १०-नार्च-२०२१ क. २२,१९,९४४/- (रूपये वेच सहजार मात्र) वासणी यी तारीख रस. ११०० - दु. १४०० श्रे-तार्च-२०२२ क. २,१९,९४४/- (रूपये नऊ लाख सोळा हजार नऊडी एकोषपन्नास मात्र) वासणीची तारीख रस. ११०० - दु. १४०० वे :आवआवएफएल होम फावनात्स हि juckpay.ifffinance.com.	एफोसमेंट ऑफ सिक्युरीटो इंटरे एफएल - एचएफएल) कॉर्पोरेट लेका माता मंदिराजवळ, २रा उत्तणे - ४००६०४/शोष ऊ. आगरएफरलएचएफएल चा प्रा बेक्रीच्या हस्नास डाललि क्यां संशावर मिळकत तारण मवेचे वर्ण प्लेट श्र-१, १२वा मजला, मो चौ. गी., सल्हें ऊ. ७/२/२, विवास ', पिसोळी, पुणे, ४१२ मारत मिळकीचे सर्व ते माग आं गोटडनये कमलीशा बावा गोटडनये कमलीशा बावा गोटडनये कमलीशा बावा गोटडनये कमलीशा बावा गोटडनये कमलीशा बावा राहेदवडी तहसील - खंडाळा ४२१४०५ मिळकीचे सर्व ते माग प्लेट इ. २०५, मोजमापित ८/ विंग, प्रत्यचा मजला, स्टेशन म् वाणापरा इमारतति, गट ऊ. ६५ पिरेवडी तहसील - खंडाळा १९२२०२ महापट्ट मात मिळक आणि विमाग. इअर शेवटची रह-ऑगस्ट-२०२२, ५ पल्वेट इ. १७७, १ला मजत १६०२९ चो. गीटर्स, बीहँम, बोईस २९२४०, १साप्ट, मात मि माग आणि विमाग.	ना (परिशिष्ट) रेस्ट अंबट, २००२ (२ टकावर्षितव प्रलॉट क्र प्रवादा, जिंववड, प्र प्रवाद, प्रया, १९ प्रवाद, प्रया, १९ प्रवाद, प्रया, १९ - लिलाव पलॉट क्रांग म प्रवाद, प्रयाद, १९ - लिलाव पलंटफॉर्म म प्रवाद, प्रयाद, १९ - लिलाव पलंटफॉर्म म प्रावित ६२.२४ वी विंग, ''मान प्रति ३१.३५ वी. दिंग, 'मात एत र्त ३१.३५५ वी. दिंग, 'प्रसार क्र. ९, रोड, सातपाटी रावे महाराष्ट्र, र रावे स्वया प्रसुप रावे से स्व माग प्र २ वी. फू, एफ रावे सिंग प्रावा रिंद वी. कू, एफ रावे सावप्र, खिंग पालयार, खिंग स्व व्योती-डी, पर्विश्वा पालयार, खिंग स्व व्यो ते सर्व ग रावे का प्रसुन रावे का दार एस् तो से सर्व ग रार का प्रसून ता प्रसून रा प्रसून रा प्रसून रा प्रति प्रता पार क्र र का प्रसून	१८- २४ ए.) (निट .१८, उद्योग विहार, फेज .१८, उद्योग विहार, फेज तला, प्रकाश टॉकीज मा १८- उद्योग विहार, फेज तला, प्रकाश टॉकीज मा राक्त विन्तस्वाक्षरीकार्यद्वरी सांके तिक कब्जा वी तासि १०- जून-२०२२ ०८- जॉगस्ट-२०२२ ०८- ऑगस्ट-२०२२ ०८- ऑगस्ट-२०२२ ०४- ऑगस्ट-२०२२ ०४- ऑगस्ट-२०२२ ०५- जॉगस्ट-२०२२ ०५- जॉगस्ट-२०२२ ०५- जॉगस्ट-२०२२ ०५- जॉगस्ट-२०२२ ०५- जॉगस्ट-२०२२ ०५- ऑगस्ट-२०२२ ०५२ १८ ३४,६४,०,१४/२/- २२ २५,२०,२५/२/- २२ २४,२०,९५२,८/२ २४,२०,९५२,२९२ २४,२०,९५२,९५२ २४,२०,९५२,९५२ २४,२०,९५२,९५२ २४,२०,२	सा ८ (६)) आवएफएल होम फाठ -IV, गुरागव - १२७० गुरागव - १२०० गुरागव - १२०० गुरागव - १२०० गुरागव - १२०० करण्यात वेईल. ख गुराव करण्यात वेईल. ख गुराव करण्यात वेईल. ति इसारा अना तीस हवा ति इसारा अना तीस हवा हि इ. २. ३०, ३६ (रुपये केती इसगा अना तीस ह र २०२२ स. ११०० - वु र २. २. ३०, ०३ एरुपशे प्रेती तीस ह र र एरुपशे प्रेती तीस इसारा अना तीस ह र २०२२ स. ११०० - वु केते इसारा अना तीस ह र २०२२ स. ११०० - वु केते इ. २. ३०, ०३ एरुपशे प्रेतीस इत्य प्रि के ह. १. १९२० एरुशे परेगे प्रे निलालावा नी गारीख र र २२२२ स. ११०० - वु केते इ. २. २. १९२० एरुशे परेगे प्रार्ग अना र एरे र २०२२ स. ११०० परि क सार्व अना विये आणि लॉगईन अन र विये आणि र गिईन अन	वनात्म लिमिटेड (पूर्वी १५ (हरियाणा) आणि १५ (हरियाणा) आणि ३ बसुल करप्रेव्र का कड, व वैके जवळ, पालघर 1 बसुल करप्र्याताठी जे नेला अनुसरफ- खालील जोव किंगत गक्ष रक्तर हजार सहागे प्राप्त) ०/० (स्परे तीन लाख च सर्वे तीन लाख मात्र) // (२२२०/) // (२२२ देन) // (२२) //
(क. मध्ये) रक्तम (क. मध्ये) भासिम मजला, ला, खार बेल्ट अप ३,४५,००,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- विंता क्षेत्रा मुंता केळ उरवृत् निरीक्षण करता येईल. रा बैंकेवा बेसाइट (www.canarabank.com) मध्ये वा किंवा क्षेग्र. प्रदीप पदान, मुख्य व्यवस्थापक, कॅन्ता वर्षिवा श्री. प्रदीप पदान, मुख्य व्यवस्थापक, कॅन्ता वर्षिवा श्री. प्रदीप पदान, मुख्य व्यवस्थापक, कॅन्ता वर्षिवा श्री. प्रदीप पदान, मुख्य व्यवस्थापक, कॅन्ता तर्पा विंग्दा सेता पुरवाठादार मे. सी १ इडिया प्रा. लिं., ातत क्र. ३०,१, गुरागाव, हरियाणा, पिन: १२२०१५, कं क्र. + १९१२४ ३०२०२०/ २१/ २१/ २३/२४, wda@c1india.com येथे संपर्क साधावा. सही/- प्राधिकृत अधिकारी कॅन्तरा बेंक, एआरएम-॥ शाखा राश्विकृत अधिकारी कॅन. वर्ता यंत, एआरएम-॥ शाखा राश्विकृत अधिकारी कॅन्तरा बंक, एआरएम-॥ शाखा राश्वल्यातिक्ष्र, अध्विकारी कॅन्दरा बंक, एआरएम-॥ शाखा (क्लेव्यविंक्ष, (क्लेव्यविंक्ष) (क्लेव्यविंक्ष, (क्लेव्यविंक्ष प्रिक्ष), (क्लेव्यक्ष) (क्ष. (क्लेव्यविंक्ष प्रिक्ष), (क्लेव्यविंक्ष)) ((२१,००) १२.९२) (२२.००) (४३.००) ((२१.००) (२१.८२) (१४.००) ((२१.००) (२१.२२) (२३.२०) (२२.००) (२२.२०) (२३.००) (२२.२२) (२३.२०) (२३.००) (२२.२२) (२३.००) (२३.२०) (२२.००) (२३.२०) (२३.००) (२२.२२) (२३.००) (२३.००) (२२.००) (२३.२०) (२३.००) (२३.२०) (२३.२०) (२३.२०) (२३.००) (२३.२०) (२३.००) (२३.२०) (२३.००) (२३.२०) (२३.००) (२३.२०) (२३.००) (२३.२०) (२३.	सिस्युरिटायझेरान अंण्ड फिलस्ट् इंडिया उन्मरोला इंन हा करिंग्य ग शाखा कार्यालय : सीटीएसा 1 रहरही, फ्लॉट क. ची-२३, र आहे जेथे आहे तालांने आणि विकलत/तींवा कव्या येतला अ कार्ये जेथे आहे तालांने आणि विकलत/तींवा कव्या येतला अ कार्ये पर सह-कार्यवार/ इ. श्री. गरीवषु हार्रे प्र २. श्री. गरीवषु हार्रे प्र २. श्री. गरीवषु हार्रे प्र २. श्री. गरीवषु हार्रे प्र वृष फेंशन ३. सिरक्वमर्ग पंट्रप्रायझेस ३. सिरक्वमर्ग पंट्रप्रायझेस ३. सिरक्वमर्ग पंट्रप्रायझेस ३. सि. संविका पीषुव गुप्ता (प्रार्थियट क्र. अपयएल१००९७९१८) . आत्रपल१००९७९१८) पालसाचे ही ता रध-अग्रिय क्र. २. अ. साल्य सुपाय भोसले २. श्री. तालय स्थाय भोसले २. श्री. तालय स्थाय भोसले २. श्री. तालय स्थाय भोसले २. श्री. तालय स्थाय मेस्य २. इं-लिलावात सहमागी १	- लिरस्ताय नि यिद्रती स् विज्ञ ऑफ फावनाश्चिवल अंसेट्स अंख फायनान्स लि. अग्रती जाता) (आवआप क्र. ४२७८/१ ते ७ तानाजी नगर, का गो इंग्रेड्स प्रिया, वागळे इस्टेंट, स्यावर फिऊकतीची विज्ञी. ज्याअर्थी आ मे हे. विक्री वे वसी ट्रा आप फेकारक्वाय तारीख आणि रावक्रम तारीख आणि रावकम तारीख आणि रावकम तारीख आणि रावकम तारीख आणि रावकम त्र २०,०००/- (स्परे पंचवीस लाख एकतीस हजार तीनरो पांच मात्र) १९-मार्च -२०२२ इ. २८,०४,०४०/- (स्परे पंचवीस लाख एकतीस हजार तीनरो पांच मात्र) वोत्ती वादीव राक्रम इ. २५,०००/- (स्परे पंचवीस लाख एकतीस हजार) वोत्ती वादीव राक्रम इ. २५,०००/- (स्परे पंचवीस लाख एकतीस हजार) वोत्ती वादीव राक्रम इ. २५,०००/- (स्परे पंचवीस लाख वादीस हजार) वोत्ती वादीव राक्रम इ. २५,०००/- (स्परे पंचवीस हजार मात्र) तपासणीची तारीख २२ स.११०० - दु. १४०० इ. ९,१६,९४९/- (स्परे नऊ लाख सोळा हजार नडशे एकोपप्तास मात्र) प्र १९०० - दु. १४०० इ. २,११९ - दु. १४०० हे पुआप येवे देर 'आपक्रमयाएफएएल हो प व: अपक्रम प्रपल्ल होरा प्रावतास सि यारणीची तारीख २४ स.१०० - दु. १४०० हे पुआप येवे देर 'आपक्रम एक प्रात्त कि ता दियाती वायकिय का ते. इच्छुक वोलीदारांनी देवा पु यायाकरिता इच्छुक वोलीदारांनी दिवा दियाती विवाया वायाक्रयम आहे. त वायाकियप दी सिक्तम मध्ये नमूद राक्त या वायोत्रय दिवे सिक्तम मध्ये नमूद राक्त या वानी वाप दि सुल्य स्थितम स्था नमूद राक्त या वानी बाल सि स्वय	एफोसमेंट ऑफ सिक्युरीटो इंटे एफएल - एचएफएल) कॉर्पोरेट लेका माता मंदिराजवळ, २रा उठा - ४००६०४/शांप क. संक्रा साता मंदिराजवळ, २रा उठा - ४००६०४/शांप क. संक्रा स्वादा निळकते प्रकोट झ. १९ सा संके व जा एक्टेट श.०१, ११ सा संके व जा एक्टेट श.०१, ११ सा संके व प्रकेट श.०१, ११ सा संके व पत्तेट श.०१, ११ सा संके व पत्तेट श.०१, ११ सा चीत, सर्व् क. ७/१/१, १ निवास', गिसोळी, णुपे, ४११ पत्तेट झ. १०६, क्षेत्र मोजमापि नेत. प्रजला झ. १, विंग बी, गोल्डवर्धे कमलीशा बाबा रेतिर, पजला झ. १, विंग बी, गोल्डवर्धे कमलीशा बाबा पत्तेट झ. १०६, स्रोव मौजमापि पत्तेट झ. १०६, सोजमापित ८/ विंग, इ. १, विंग बी, गोल्डवर्ध कमलीशा बाबा प्रतिट, य स्ट्राप्ड मात प्रजरे४०६ मिळकीचे सर्व ते माग पत्तेट झ. १०६, रा बा स्वराय, प्रजिस्ट न् २०२२, ६ पत्तेट झ. १०७, १वा मळ ३६२,०९ तो. मोटर्स, बी विंग, ति टियपाज व्हेल् द्वीय, बोईस प्रवट झ. १०७, १वा मज १६,०९, महसाप्ट, मात मि माम आणि विमाग.	ना (परिशिष्ट) रेस्ट अंबट, २००२ (१ 2 कार्यालव प्रलॉट का मजला, तिवरबड, पुर मजला, तिवरबड, पुर २०१, २ एज, २ सा खेल, जांसेवर क, २, -लिलाव पलॉट कांमें म गां जमायित ६२.२४ वा विंग, 'मान ए तं एक, महापट, ग ते ६२,२४ वा विंग, 'मान एत. ते २२,२४ ते २,२४ ते २, २४ ते २, २४ ते २, १२ गे २,२ वो. इ., एस एसत क. ९, ते २, २ वो. इ., एस त्रा २, भर वो. विंगग पी २२, २ वो. इ., एस प्राध्र विंगाव त्रा २, भर वो. वे सर्व गग पी २,२ वो. इ., एस एति ख वा, मोजगापित वे, सर्व गग पी २२ वो ते सर्व गग पी २२ वो ता वा ता ता ता (ति का प्रास्प्र ता सास् व ता, मोजगापित वी, सर्व ग प्रादे वे को ता तो, ग प्रादे वे का वे सर साता ग तर्दि वे डा इ. इ. इ. इ. इ. इ.	१८- १४ ए.) (नियः .१८, उद्योग विहार, फेज पावं, २४, उद्योग विहार, फेज तला, प्रकाश टॉकीन मा (एअं)) आयआयएफरल प्रिंत निम्नस्वाश्चरीकातांद्वारे सांखे तिक कब्बाची तासी १०- जून-२०२२ ०८- ऑगस्ट-२०२२ १८८२, ३४८/ - (२गरे छ पाख व्याऐंसी हजार तीनशे अ मात्र) सांखेतिक कब्बा २६, ८८, ३४८/ - (२गरे छ पाख व्याऐंसी हजार तीनशे अ मात्र) सांखेतिक कब्बा १३- जून-२०२२ ०५- ऑगस्ट -२०२२ तर्भ सर्वास लाख अड्वापे हलार सात मात्र) सांखेतिक कब्बा १३- जून-२०२२ गरखेरोजीस एकूण थकवा १३ - जून-२०२२ सारखेरोजीस एकूण थकवा १३. ३४, ६४,०१७/- हसरे वोतीस लाख जीसट ह सतय मात्र) इ. २४, १९,०२७/- रुप्य वेलास साठ हलार न एकावल मात्र) इ. १०, १०, ९५९/- रुप्ये देवी स्राय हि ह्यार पर्कावल मात्र) इ. १०, १०, ९५९/- रुप्ये देवा लाख साठ हलार न एकावल मात्र) ३० वा आस्टीजीएस/एपरईएफटी कडे त्यांचा वपशील नेंदा वा तपशील केवायसी आ हे. जर बोली लिलावाच्य रक्समेच्या २५% आणि वं	पार ८ (६)) आवायएफएल होग फाठा -IV, गुरागाव - १२२७ एफएएल होजस, सन वु ग, आवायएफएल होग फाठा एकएल होजस, सन वु ग, आवायफाए व देहत. व ग, आवायफाए व देहत. ख गएव एवए प्रदात वी धक्व वाकी करप्यात व देहत. ख गएव फिय देहतीस तीस इसारा अना तीस हवा एरपवे प्रे देवीस एरपवे पे एक ता कती इसारा अना तीस ह एरपवे पे देवी जा कती इसारा अना तीस ह इसारा अना कती इसारा अना कति इसारा अना कति इसारा अना कति इसारा अना <t< td=""><td>वनात्म लिमिटेड (पूर्वी १५ (हरियाणा) आणि मुभ्गेदेक पार्क रोड क. व खेक जयक, पालपर व खेक जयक, पालपर व खेक जयक, पालपर व खेक जयक, पालपर जोव किंगत गात एक्स (इजर) ०/- (स्परे तीन ताख पात रक्कम (इजर) गात (रक्कम (इजर) गात (रक्कम (इजर) मात) ,००,३०/- ब साख गिर गात्र) ,२,६,२००/- ख सहाऐंगी हजार एक से मात्र) ,००,३०/- स ताख तेन मे मात्र) मात रक्कम (इजर) क/- (स्परे सेहा लाख इला दोन से मात्र) हजा देन से मात्र) हजा र के मात्र) हजा स्व के मात्र) हजा र के मात्र) मात्र के स्व स्व के मात्र) मात्र के स्व स्व के मात्र) मात्र के स्व स्व के मात्र) मात्र के स्व स्व के मात्र)</td></t<>	वनात्म लिमिटेड (पूर्वी १५ (हरियाणा) आणि मुभ्गेदेक पार्क रोड क. व खेक जयक, पालपर व खेक जयक, पालपर व खेक जयक, पालपर व खेक जयक, पालपर जोव किंगत गात एक्स (इजर) ०/- (स्परे तीन ताख पात रक्कम (इजर) गात (रक्कम (इजर) गात (रक्कम (इजर) मात) ,००,३०/- ब साख गिर गात्र) ,२,६,२००/- ख सहाऐंगी हजार एक से मात्र) ,००,३०/- स ताख तेन मे मात्र) मात रक्कम (इजर) क/- (स्परे सेहा लाख इला दोन से मात्र) हजा देन से मात्र) हजा र के मात्र) हजा स्व के मात्र) हजा र के मात्र) मात्र के स्व स्व के मात्र) मात्र के स्व स्व के मात्र) मात्र के स्व स्व के मात्र) मात्र के स्व स्व के मात्र)
(क. मध्ये) रकतम (क. मध्ये) भासिम मजला, ला, खार बेल्ट अप ३,४५,००,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- तारीष ०६,०९,२०२२ रोजीस किंवा पूर्वी सायं. ५,०० तारीष ०६,०९,२०२२ रोजीस किंवा पूर्वी सायं. १ किंवा श्री. प्रदीप पदान, मुख्य व्यवस्थापक, कॅन्सा गिर्कवा श्री युरीप पदान, मुख्य व्यवस्थापक, कॅन्सा तर्कवा श्री. प्रदीप पदान, मुख्य व्यवस्थापक, कॅन्सा तर्कत स्वा पुरवठादार मे. सी १ इडिया प्रा. लिं., ातत क्र. ३०,९, गुरागब, हरियाणा, पिन: १२२०१९५, कं क्र. +९१ १२४ ४३०२०२०/ २१/ २१/ २३/२४, wda@c1india.com येथे संपर्क साधावा. सही/- प्राधिकृत अधिकारी कंनसा बेंक, एआरएम-।। शाखा राखा रारायत पॉडंट, मुंबई-४०० ०२१. ०पएपए १४,८५/ (ख.२०) (स.२०/ १४,२४) (ख.२०/ १३,२४) (७.२०/ १४,२१) (४२.०) (१.२०/ १४,२१) (४२.०) (१.२०/ १४,२१) (४२.०) (१.२०/ १४,२१) (४२.०) (१.२०/ १४,२२) (४२.०) (१.२०/ १४,२२) (२.२०/ १४,२२) (४२.०) (१.२०/ १३,२४) (२.२०/ १४,२२) (४२.२०) (१.२०/ १३,२४) (४२.२०) (१.२०/ १३,२४) (४२.२०) (१.२०/ १३,२४) (४२.२०) (४२.४२) (४२.२२) (४२.४२) (४२	सिस्युरिटायझेरान अंण्ड फिलस्टु इडिया उन्मयोला इंन हा करिंगा भाराखा कार्यालय : सीटीएस 1 स्विटिंक. वी-२३, र आक्रे जेथे आहे तातानो आणि विक्रकत/तींचा कच्या येतला अ कार्जवार/ सह-कार्जवार/ हमीदार १. क्री. गौराकुमार दिखकर्मा २. क्री. गौराकुमार दिखकर्मा २. क्री. गौराकुमार दिखकर्मा २. क्री. गौराकुमार दिखकर्मा २. क्री. गौराकुमार दिखकर्म २. क्री. गौराकुमार दिखकर्म २. क्री. गौराकुमार देख (प्रार्मियट क्र. आयएल१००१७९१८) १. क्री. तालाजी राजवंद शेलार २. आप्रमा एंटप्रावहेस २. आप्रिया प्रदे श्वे २. क्री. तालाजी राजवंद शेलार २. आप्रिया प्रत्ये दे श्वे २. क्री. तालाजी राजवंद शेलार (प्रार्मियट क्र. आयएल१००९७९१८) पालयात्ते येता २४-ऑगस्ट - २०२२ २. सी. तीला सुपाथ मोस्ते (प्रार्मियट क्र. ८३३८६१ व ९१८३०१) मालयात्ते प्रयो २. जोवि[यरानी स्वान वोत् किंग्या पेमेट लिंक: https://qu हाक्री निश्चित केल्पाफ २. चोती[यराम देस, प्रयोज आणि पासदह ताथ कु	- लिरस्ताय नि यिद्रती स् विज ऑफ फावनाश्चिवल अंसेट्स अंख फायनास्म लि. अपनी जाता) (आवआप क्र. २३०८/१ ते ७ तानाणी नगर, कागे ग्रे इंग्लेंट्रेयल एरिया, वागळे इस्टेंट, स्यावर फिजकतीची विजी. ज्याअर्थी आ ग इंग्लेंट्रेयल एरिया, वागळे इस्टेंट, स्यात फिजकतीची विजी. ज्याअर्थी आ ग हे जिंहे वेबसाईट: www.bankeau गारणि पूचना तारीख आहि तरबम ने तिज्या गे औड रे पर्य आहे तरवाने तिज्या गे आड रे पर्य आहि तरबम ह. २८,०४,०४/- (स्पये अर्जतीस लाख वह हजर नळिसि मात्र) देर्गते वाडीव रक्तम ह. २८,०४,०४/- (स्पये पंचतीस लाग प्रजा ह. २८,३१,३०४/- (स्पये पंचवीस लाख एकतीस हजा तीने वाडीव रक्तम ह. २५,०००/- (स्पये पंचवीस लाख एकतीस हजा तीने वाडीव रक्तम ह. २५,०००/- (स्पये पंचवीस लाख वाडीस हजा) वोस्ती वाडीव रक्तम ह. २५,०००/- (स्पये पंचवीस हजार मात्र) वास्ता प्रार्थ एकोपारतास सेळा हजत नऊशे एकोपारतास मात्र) वासी वाडीव रक्तम ह. २,२०००/- (स्पये पंचवीस हजार मात्र) तपारणीची तारीख रस.१४०० - तु.१४०० हे गुस्माम येथे देय 'आवध्रमायएफएल होग वा : आवध्रवायएफएल होग फावनास दि ग्रे अगवरयक आहे. इच्छुक वोलीदारांनी सेवा पुर्ग ग्रे याजविय क आहे. इच्छुक वोलीदारांनी स्वतायि ग्रे या वार्ययाचा रक्तम स्थ्रे नम्ब्र तस्य हे गुस्माम येथे देय 'आवध्रमायएफएल होग या रायध्रम्य पुल्क आहे. इच्छुक वोलीदारांनी स्वानाय ग्रे ति वाढीवियाची रक्तम मध्ये नमूद रक अगोजेजा ४ (भी दिवांकी तिलासीय ग्रे योने वोली मुल्य स्विकारल्यापान्त् या तार्ययान्त्र अपार भरायये आहेत.	एफोसमेंट ऑफ सिक्युरीटी इंटरे एफएल - एचएफएल) कॉर्पोरेट लेका माता मंदिराजवळ, २रा उठा - ४००६०४/शांप क. संधायर फिळकत बंडा कर का खालील कर्ज संधायर फिळकत पं प्रदेट १२०३, १२वा प्रजल, भो चो, गी, सन्दें ऊ. ५/२/२, 1 निवास', पिसोळी, एपे, ४२१ मत्तर, मजवा क. १, विंग वो, गौत, मत्व क. ५/२/२, 1 निवास', पिसोळी, एपे, ४२१ मता मिळकीचे सर्व ते माग आां पत्तेट क्र. १०६, क्षेत्र मौजमापित पत्तेट क्र. १०६, क्षेत्र मौजमापित ८/ विंग, दुस्टवा कर्ज, १, विंग वो, गौतट, मजवा क. १, विंग वो, गौतट, मजवा क. १, विंग वो, गौतट, नजवा क. १, विंग वो, गौतट, नजवा, स्टेशन म्र जापाएया इमारातीत, नट क्र. ६५ मिंग, दुस्टवा कर्जना, स्टेशन म्र जापाएया इमारातीत, नट क्र. ६५ पत्तेट क्र. १०७, १ वा, मिंद्रेन म्र जापाएया इमारातीत, नट क्र. ६५ मिंग, दुस्टवा कर्जना, स्टेशन म्र जापाएय इमारातीत, नट क्र. ६५ मिंग, उस म्ह राज्य वी ता इस्त इोबटची तार् १९२८०२ महाराष्ट्र मात मि अपी वियान न स्ट का म्ह स्वठादार https://www.band ने वरील न मृद शाखा कार्यालय स्वठादार https://www.band ने वरील न मृद शाखा कार्यालय स्वर्धा पटीत त्यांचे प्रस्ताव वात होईल. २४ तासात (इअर समायोजित आवस्यक आहे. सर्व जमा आ	ना (परिशिष्ट) रेस्ट अंबट, २००२ (१ 2 कार्यालय प्रतां द्र का र कार्यालय प्रतां द्र का प्रतान, तिवरबड, प्र २०१, २ एज, २९१ म प्रवान, तिवरबड, प्र प्रतान, त्र तिवरबड, प्र प्रतान, त्र त्र ता प्रतान, त्र त्र ता प्रतान, त्र ता ता तिय, 'मान २, प्रतान, क्र, ९, तो तो, प्रतान, त्र ता ते, स्रतं भाग प्रतान, क्र कु, एफ एत्र ने, फ्र एफ देव, द्र देव, क्र, ए, एफ ता, मोजपाषित हो, त प्रतान, मोजपाषित हो, त प्रतान, मोजपाषित हो, त प्रतान, प्रतानपाता, त्र ता प्रतान, सं प्राव्य क्रारा सर, ता ता तारिख ता द इअस्ताठी प्रतान तर्द खेन ति, सी): प्रती:_ keauctions.com ता कराताठी प्रतान तर्द खेने जादरय के वी कि स्रावर कराताठी प्रतान त्वा के स्रातरय करा	१८- २४ ए.) (निष्ट .१८, उद्योग विहार, फेज (१८, उद्योग विहार, फेज तला, प्रकाश टॉकीन मा (१८३१) आयआयएफएल-(III ८ (६)) आवायएफएल होग फाठा -IV, गुरागा - १२२७ पुरापा - १२२७ गु, आयायएफएल होग फाठा गु, आयायएफएल होग फाठा गु, आयायएफएल होग का जा गु, आयायएफएल होग का जा गु, आयायएफएल होग का जा गु, आयाय प्रियुक्त करण्यात येईल. ख गा करण्यात येईल. ख गा करण्यात येईल. का उ. ३३०, ३६ (स्रये वेती (स्रये ये एक ता क. ३. ३०, ३६ (स्रये ये एक ता क. १. १८ (स्रये ये एक ता क. १. १८ (स्रये ये एक ता क. १. १९०० - २ एक गे एक जोहर्खा करा ता ता ता करा . १९०० - २ एक रे. १९०० - २ एक रे. १९०० - २ करा . १९०० - २	वनात्म लिमिटेड (पूर्वी १५ (हिंदयाणा) आणि मुभ्देके पार्क रोड क्र. व बच्चे जवळ, पालघर व बच्चे जवळ, पालघर व बच्चे जवळ, पालघर व बच्चे जवळ, पालघर व बच्चे बार हवा सहाशे मात्र <i>(पा</i> रक्का (इअर) <i>()</i> ((((((((((((((((((
(फ. मध्ये) रकतम (फ. मध्ये) भासिन मजला, ला, खा, केल्ट अप ३,४५,०००,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- विंसा इ.,५००,२२२२ काऱ्यांसह आगाऊ केळ उरव्म निरीक्षण करता येईल. तारा केंक विंक्याईट (www.canarabank.com) मण्ये वा किंवा श्री. प्रदीप परान, मुख्य व्यवस्थापक, कॅन्ता वा किंवा श्री. प्रदीप परान, मुख्य व्यवस्थापक, कॅन्ता विंके +९१२४ ४३०२०२०/ २१/ २२/ २३/ २४, wda@c1india.com येथे संपर्क साधावा. मही/- प्राधिकृत अधिकारी कॅन्ता वेंक, एआरएम-॥ शाखा विंके +११२४ ४३०२०२०/ २१/ २२/ २३/ २४, wda@c1india.com येथे संपर्क साधावा. मही/- प्राधिकृत अधिकारी कॅनता वेंक, एआरएम-॥ शाखा विंक्ताआरिश, (क्लाआधिकारी कॅनता वेंक, एआरएम-॥ शाखा विंक्ता क्रांक्त (क्लाआधिकारी) के.३१ ६९.२१ ३७-७२ - २०२१ (२३०२) (१२.२०) (२३.२०) (२२.२२) (२३.२०) (२३.२०) (२२.२२) (२३.२०) (२३.२०) (२२.२२) (२३.२०) (२३.२०) (२२.२२) (२३.२०) (२३.२०) (२२.२२) (२२.२०) (२३.२०) (२२.२२) (२३.२०) (२३.२०) (२३.२२) (२३.२०) (२३.२०) (२३.२२) (२३.२२) (२३.२०) (२३.२२) (२३.२) (२३.२२) (२३.२२) (२३.२२) (२३.२२) (२३.२२) (२३.२) (२३.२२) (२३.२२) (२३.२२) (२३.२२) (२३.२२) (२३.२२) (२३.२२) (२३.२२) (२३.२२) (२३.२२) (२३.२) (२३.२) (२३.२२) (२३.२) (२३.२) (२३.२) (२३.२) (२३.२) (२३.२) (२३.२) (२३.२) (२३.२) (२३.२) (२३.२) (२३.२) (२३.२) (२३.२) (२३.२) (२३.२) (२३.२) (२	सिस्युरिटायक्षेशन अण्ड रिकस्ट् इंडिया उस्मरोलाई न हाऊसिंग म शाखा कार्यालय : सीटीएसा ! स्टब्ली, फ्लॉट क. ची-२३, द आक्र जेथे आहे तत्वाने आणि निकलत/तीवा करना वेतना 3 कर्जवर/ स् च-कर्जवरा/ ह. श्री. गोन्छुमा दिखकर्मा २. सी. गोन्छ गेर्घ्य १. श्री. तानाजी रामचंद्र शैलार २. आते परिषय पिय गुमा (प्रॉम्पेक्ट क्र. आवएल१००९४९१८) . सी. गोता सुमाव मोसले २. ती. गीता सुमाव मोसले २. जील्ति स्तार्म स्वा वेल्तीलिप्रानी एठ मालसमचेची तरा अपनिय संस्ट तथरा क पाठविणे/सांर कराना चोल केल्या सेन्द्रा निकस्ता केल्या २. चोलीतियांनी रक्ता चा चोत केल्या सार्मा सावी केल्या ३. यसाली चोलीतारांनी एउ मालिय सेना इंत-लिलाब भाषित्रारांने रसेन, प्रयोज आणि तियांने सेन, प्रयोज	- लिरलाव नि विद्रती स् विज्ञ ऑफ फाववाश्विक अंसेट्स अंध् फावनाम्स लि. आशी जाता) (आसआय फ्र. ४२७८/१ ते ७ जाताजी नगर, का गो उंडस्ट्रिय एसि, वागळे इस्टेट, स्थावर फिजकतीवी विक्री. ज्याअर्थी आ मे जे आहे जसे आहे तत्वानें तिच्या प्रति. विक्री वेसाईट: www.bankeau प्रताणणे सूचना तारीख आणि रखकम स. विक्र वेसाईट: www.bankeau प्रताणणे सूचना तारीख आणि रखकम २.१-फेइ२०२२ इ. ३८,०४,०४०/ – (रुगये अठतीस लाख वार ऱ्यार चाळीस मात्र) बोली वाहीच राढम इ. २४,०००/– (रुगये पंचवीस हजार गात्र) १९-मार्च-२०२२ इ. २४,०००/– (रुगये पंचवीस हजार गात्र) बोली वाहीच राढम इ. २४,०००/– (रुगये पंचवीस हजार मात्र) वासणी यी तारीख २२.९.२२/– (रुगये पंचवीस हजार मात्र) वासणी यी तारीख २२.९.१९४४/– (रुगये पंचवीस हजार मात्र) वासणी यी तारीख २२.९.२२२/– (रुगये वेस हजार मात्र) बोली वाहीव राढम क. २०,०००/– (रुगये वेस हजार मात्र) वास्थापक आहे. इच्छुक बोलीदा वाहीच राढम क. २०,०००/– (रुगये वेस हजार मात्र) वास्थाव एफएल होन फावनास कि प्रोट्याकरिता इच्छुक बोलीदारांनी सेवन पु या मंत्री स इज्य भावे भोली निक्तारि ता वाह्रयेप इस्ट अध्व भावी विस्थिता विक्तारिया य मुद्राक युल्क आणि कोणतीती अन्य य मुद्राक युल्क आणि कोणजीती अन्य गिकि छर्च, प्रमार भयायये आहेत. व क्रि. प्रतिय क्रा जाम कणे य मुद्राक युल्क आणि कोणजीती अन्य गिक्र फ्रिकेट पान प्रे प्रेययसाठी त्य ठाक.ट्या आणि कोणजीती अन्य	एफोसमेंट ऑफ सिक्युरेटी इंटे एफएल - एचएफएल) कॉर्पोरेट लेका माता मंदिराजवळ, २रा उग्णे - ४००६०४/शोष ऊ. आगरएफरलएचएफएल जा प्रा बेक्रीच्या हस्नास डाललि कर्ज संशावर मिळकत सरारण मचेते वे घर्ण पत्तेट प्र. १.२ हा मजला, मो चौ. गी., सल्हें ऊ. ७/२/२, विस. १. सिर्माळी, पुणे, ४१२ मारत मिळकीचे सर्व ते माग आं गोटडनये कमलीशा बावा गोटडनये कमलीशा बावा गोटडनये कमलीशा बावा गोटडनये कमलीशा बावा गोटडनये कमलीशा बावा राहेदवडी तहसील - संहेशन म् वाणाएसा इमारतति, नटक, ६५ पत्तेट ऊ. २०५, मोजमापित ८/ विंग, प्रत्यच्या पत्ति, नटक, ६५ मारतति, नटक, ६५ पत्तेट ऊ. २०५, मोजमापित ८/ विंग, प्रत्यच्या प्रति, नटक, ६५ पत्तेट ऊ. २०५, मोजमापित ८/ विंग, प्रत्यच्या प्रति, नटक, ६५ पत्तेट ऊ. २०५, राहा पट् अहवेट क. १७७, १वा मजत १६,०९ चो. मीटर्स, बीहिंग, ति दिव्यरात व्हेल्य, होम्स, बोईसर ४०२४०२, महापट, मारत मि भग आणि विभाग. इअर शेवटची २६-ऑगस्ट-२०२२, ५ पत्तेट क. १७७, १वा मजत १६,०९ चो. मीटर्स, बीहिंग, ति दिव्यरात व्हेल्य, होम्स, बोईसर ४०२४०, महापट, मारत मि भग आणि विभाग.	ना (परिशिष्ठ । देख अंबट, २००२ (२ टकार्यालय प्लॉट क, पर्वे प्रवान, हॉलवर क, पर्वे प्रवान, हॉलवर क, पर्वे प्रवान, हॉलवर क, पर्वे प्रवान प्रवान क, नेलिताव पलंटफोर्म म र्ग वा किंग, ''ममन क साराप्रद्र, २४ बी किंग, ''ममन क साराप्रद्र, न क साराप्र क साराप्रद्र, न क साराप्रद्र, न क साराप्रद्र, न क साराप्रदान क स्वानाकी जस्य क र पकवाकी जसयक आ क क्ल्यानंतर, बोली जि लिलाव विक्री आता र पकवाकी की सर्व की सिंट्र-or-auction	२- IV ए) (निट प्रदेश अंतर्गत आप ९८, उद्योग विहार, फेज १९८, उद्योग विहार, फेज तला, प्रकाश टॉकीच मा पोल अंतरट्या का लतम १: पॉल वेन्टराक लतम १: पंति विन्तरक कब्बाची तारीग १० – जुन -२०२२ ०८ – जॉगस्ट -२०२२ ०८ – जॉगस्ट -२०२२ ०५ – जुन -२०२२ ०५ – जॉगस्ट -२०२२ ०५ – अॉगस्ट -२०२२ ०५ – जॉगस्ट -२०२२ ०५ – अॉगस्ट -२०२२ ० – उ – जॉगस्ट -२०२२ ० – उ – जॉगस्ट – २०२२	III ८ (६)) आवएफएल होम फान - ।-, गुरागव - १२७० मे, आवएफएल होम फान एफएएल होम प्रान एफएएल होम जान एक्एफएल होम जान एक्एफएल होम फान एक्एफएल होम जाने क्रि जा के हिंदेलीस की तीस इसारा अना हिंस हमारा अना की इसारा अना हिंस हमारा अना की इसारा अना हिंस हमारा अना की इसारा अना की इसारा अना की इ. १, ३, ३०, ४६ (रुपये के देवी की हिंस हमारा की इ. १, ३०, ०६ (रुपये के देवी की इसारा अना की इ. १, ३०, ०६ (रुपये के देवी की इसारा अना की इ. १, ३०, ०६ (रुपये के देवी की इसारा अना की ह. १, ३०, ०२ कि इ. १, ३०, ०२ एफ गेणऐसी की इसारा अना की ह. १, ३०, ०२ ह. ६, ७६, २० एफ गेणऐसी की इसारा अना की ह. १, ३०, ०२ ह. ६, ७६, २० एफ गेणऐसी तीम द्वावी तासिड ने की की आणि लॉगईन अन विये आणि लॉगईन अन विये आणि लॉगईन अन पि पंन कार्डच्या प्रतीर ता समाधीच्या वेकेच्या हेन रिक्वम्या उर्वरित जाहि जमीन आणि मिळक्का सिलवास अटी आणि यात येत आहे.	वनात्म लिमिटेड (पूर्वी १५ (हरियाणा) आणि १५ (हरियाणा) आणि १५ (हरियाणा) आणि १५ (हरियाणा) आणि देवा अनुसरून खालील जीव किंमत २,०४,२००/– ताख वार हनार सहाशे मात्र रक्कम (इअर) ०/– (रूपये तीत ताख द वाशे साठ मात्र)
(क. मध्ये) रकम (क. मध्ये) द भासिन मा मजला, सला, खा, दे भासि, ५,०० पर्यंत जमा करावी. तारा ७६.९९.२०२२ रोजीस किंवा पूर्वी सायं. ५,०० तारीख ०६.०९.२०२२ काऱ्यांतक आगाऊ वेळ ठरवृत निरीक्षण करता येईल. सरा केंकेची वेबसाईट (www.canarabank.com) मध्ये वात किंवा श्रे. यहीप परान, मुख्य व्यवस्थापक, कॅनरा वा किंवा श्रे. यहीप परान, मुख्य व्यवस्थापक, कॅनरा वा किंवा श्रे. यहीप परान, मुख्य व्यवस्थापक, कॅनरा व किंवा श्रे. यहीप परान, मुख्य व्यवस्थापक, कॅनरा व किंवा श्रे. यहीप परान, मुख्य ग्रे. सी १ इंडिया ग्रा. तिंवा सीवा पुरवठादार मे. सी १ इंडिया ग्रा. तिं, गारा क. ३०,१,१९४४ ४३०,२०२/२ १२/२३/२४, wda@c1india.com येथे संपर्क साधावा. सही/- प्राधिकृत अधिकारी कॅनरा बँक, एआरएम।। शाखा सर्विट्रेरेस रिनमिटेड त., नीरातम मंडेट, गुंबई २०००,०२१. ००पएएव १९४८रीएलरारी०४७८७३ प्राधिकृत अधिकारी कॅनरा बँक, एआरएम।। शाखा सही/- प्राधिकृत श्रेटरीयिटड त., नीरातम पर्डंट, गुंबई २०००,०२१. ००पएएव १९४८रीएलरारी०४७८७३ रिस्तेती वित्तिव वित्तिय निष्कर्षांचा उतारा (र. लाखात) १३-व्य-१०२१ ३१-पार्च-१०११ ३०-व्य-वा-१२१ ३१ २४-पार्च-१०२ १८.२०२ (१८.८२) (१९.२०) (१४.२०) १४.९१ (२८.०९) (४३.०७) (१४.२०) १४.९१ (२८.०९) (४४.२०) (१४.२०) १४.९१ (२८.०९) (४४.२०) (१४.२०) १४.९१ (२८.०९) (४४.२०) (१४.२०) १४.९१ (४८.२०) (२४.२०) (१४.२०) २४.९२ ४७०.८७ ४७८.४७ ४७८.४७ ४७८.४७ ४७८.४७ ४७८.४७ ४७८.४७ ४७८.४७ ४७८.४७ ४७८.४० ४७८.४० ४७८.४० ४७८.४० ४७८.४० ४७८.४० ४७८.४० ४७८.४२ (१४.२२) (२४.२२) (४२.२२) (१४.२२) (२४.२२) (१४.२२) (२४.२२) (४४.२२) (१४.२२) (२४.२२) (१४.२२) (२४.२२) (१४.२२) (१४.२२) (२४.२२) (४४.२२) (१४.२२) (१४.२२) (२४.२२) (१४.२२) (२४.२२) (१४.२२) (२४.२२) (१४.२२) (१४.२२) (२४.२२) (१४.२२) (१४.२२) (२४.२२) (१४.२२) (१४.२२) (२४.२२) (१४	सिस्युरिटायझेग अंण्ड रिकस्ट् दुदिया उस्मोलाई न हाऊसिंग प्रााखा कार्यालय : सीटीएसा 1 रहादा, कर वी-२३, द आहे जेथे आहे तत्वा ने आपि निकलत/तींग कर्ज्या विदला 3 कर्ज्यवर/ सद्द-कर्ज्यवर/ हुरीवरा कर्ज्या विदला 3 कर्ज्यवर/ सद्द-कर्ज्यवरा/ हुरीवरा २. की. गोगकुमा दिखकर्मा २. की. गोगकुमा दिखकर्मा २. की. गोगकुमा दिखकर्मा २. की. गोगकुमा दिखकर्मा २. की. गोगकुमा दिखकर्म २. की. गोगकुमा दिव व्या फेशन ३. विवकर्मा एंटरायखेस २. की. त्यानकी यामबंदे २. की. त्यानकी यामबंदे २. आ. त्यापल दिव पीया गुमा (प्रार्थियट क्र. आयएल१००९४९९१८) . सी. त्यानकी ताम (प्रार्थियट क्र. आयएल१००९४९९१८) माललमचेची ता २४-ऑगस्ट-२०२२ प्रदानाचे माख्या : सर्व प्रदान (प्रार्थियट क्र. ८३३८६१ व ९१८३०१) पालकी नेचित केत्याच्य १. कोलीदारानी रका बादि केत्यार, स्पामीचा के आणि दरसह कर्ड-टिलाव सामा देखी प्रतानि राना बोल केत्यारा, स्पामीचा के आणि दरसह कर्ड-टिलाव सामाहमा हं -लिलाव केस्यार, स्पामीचा के आणि दरसह इंट-लिलाव सामाह-://bankeauctit	- लिरलाव नि विद्रती स् विज्ञा ऑफ फाववाश्विक अंसेट्स अंध् फावनाम्स लि. आरी जाता) (आवआव फ्र. ४२७८/१ ते ७ जाताजी नगर, का गो उंडस्ट्रियल एरिया, वागळे इस्टेट, स्थावर फिजकतीवी विज्ञी. ज्याअर्थी आ मे जे आहे जसे आहे तत्वानें तिच्या प्रति. विक्री वेसाईट: www.bankeau प्रताणी सूचना तारीख आणि रखकम तारीख आणि रखकम वारी वाहीब रखम क. ४०,०००/- (स्पव वाळीस हजार गात्र) १९-मार्च-२०२२ क. २५,०००/- (स्पव वाळीस हजार गात्र) १९-मार्च-२०२२ क. २५,०००/- (स्पव वाळीस हजार गात्र) श्रे-मार्च-२०२२ क. २५,०००/- (स्पव पंचवीस हजार गात्र) वारी वाहीब रखम क. २५,०००/- (स्पवे पंचवीस हजार गात्र) वारी वाहीब रखम क. २५,०००/- (स्पवे पंचवीस हजार गात्र) वारा पंचवीस हजार गात्र) वारा पंचवीस हजार गात्र) त्यासणीची तारीख २४. ११०० - दु. १४०० १०-नार्च-२०२१ क. २२,९२४१/- (स्पवे नक लाख सोळा हजार नऊशे एफोषपतास मात्र) वारा वी पाहीख स्. १२०० - दु. १४०० हे गुल्यम वेवे देय 'आवआयएफएल होग ताराक्षेपायूनी रकिस् म मध्ये नमुद्र स्व ठ आपओव एफरिका होन पान्ना स्वा यात्यवेपायूने १४ दिवसांत वामा करेकार ती वाढविपयाची रक्कम मध्ये नमुद्र स्व ठ आपओव एक्वि म्याचे अल्का स्वीती जिन्म यात्यक्षेपायूने १४ कित्वा वितारीति आग य मुटांक युल्क आणि कोणवेती लिग्ना प्रायक्ष आहे. इच्छुक वोलीदारांनी स्वा य मुटांक युल्क आणि कोणवेती लिग्ना हिक्व प्रिक्रेन भग परेपयासरी त्य ठाक.com आणि माध्मक्त माध्न वेस त्या पंक्तामकरो य मुटांक प्रत्वे पद्व का आत्र करो ह यांना मिळकततिगि संचीित न्वीता क्रा	एफोसमेंट ऑफ सिक्युरेटी इंटे एफएल - एचएफएल) कॉर्पोरेट लेका माता मंदिराजवळ, ररा उग्णे - ४००६०४/शोष क. आवारएफरल-एचएफएल जा प्रा बेक्रीच्या हसासड खालेल कर्फ संडाकड.com येथे पुरविलेल्या ई स्वाचर मिळकत तारण मचेवे वर्ण फलेट प्र.२, १२ वा प्राज्व, भो चौ. गी., सल्हें क्र. ७/२/२, 1 विवार, 'गि, सर्वे क्र. १ विवा वी, गीटदनये कमलीधा वावा 'गीटदन्य कमलीधा वावा 'गीरदन्य कमलीधा वावा 'गीरदन क्र. १०५, स्वा प्रत्न, 'गि, 'हिंदवाडी तहसील - खंडाळा '१२२०२ महाराष्ट्र मारत मि प्रस्टे क्र. १०७, रता मज्ज १३.२२२ महाराष्ट्र मारत मि पा आणि विभाग. <u>इअर शेवटची</u> तार र१.०२ चा, गीरदर्ग, बी विंग, गि दिव्याज व्हेल, दोन, सर्वे, प्रदा 'ग्वाचराक प्रात्त (इअर समायोजित अवाययक अहे. सर्व जमा वा वैधानिक थकवाकी किंवा इतर 'ची चोली सादर करण्यापूर्वी 'com/nome-loans/propen सात्राफ्र साक्र. सर्व जमा वा वैधानिक या तेलींद्र सुपा प्र (ज्ञा का 'मेलोप्डो असलेल्या घरगुत का	ना (परिशिष्ट) सेट. अंग्रेट, २००२ (१ 2 कार्यालय फाँट का मजला, तिंखखड, पु मजला, तिंखखड, पु मजला, तिंखखड, पु एक, अपिकन-यांगे ग्रांत (प्रायेश्वर क. २) -लिलाव पलेंटफांगे म ग्रांत (प्रायेश्वर क. २) -लिलाव पलेंटफांगे म ग्रां ज्यापित ६२.२४ वा वा विंग, 'मान र्व. २९.३५ वा. त. इ., र. त. तराक्षापट, ग त्र २९.३५ वा. त्रा २९.२५ वा. त्रा २९.२५ ता विभाग क्र. प्रसार क्र. ९, त. तरेड, सातपाट, ग ता संप्रमुन तिक खात्मासाप्र, ग प्रिंग माता त. ति २५ वा. पासुन ति के सर्व भाग परिख ता पासुन ता संप्रसुन ता के सराती प्रदान तर्दा के कि ता ता ता तरंई बंज ति ती) रा के उपतान्द रे प्रदानाच्य ता दा अत्याना तर्दा के आव जिस्यान्य के आरा ति के आवस्यक को जिसे आरा ति क्रा इप्रसान के की जा ति आव वज्य के की जा	२८-२४ ए.) (नि.ट. १८, उद्योग विहार, फेज पावं. २४, उद्योग विहार, फेज पावं. २४, उद्योग विहार, फेज पावं. २४, उद्योग विहार, फेज पावं. २४, उद्योग विहार, फेज पावं. वार्यां विजित्त मा १८२०, उद्य विजित्त मा १८०-जून-२०२२ ०८-ऑगस्ट-२०२२ १८८२, ३४८/ (२गरे छ पावं व्यादेशी इलार तीनरो अ मात्रे वितिक कब्जा २६.८२, ३४८/ (२गरे छ पावं स्वार्या एकूण अकवा इ. २४, २८, २४८/ (२गरे छ पावं सर्वां एकूण अकवा इ. २४, २८, २४८/ २०२२ पारखेरोनीस एकूण अकवा इ. ३४, ६४, ०२७ ७४/. व्या स्वार्या ताख अडुवार्य इलार सात मात्र) सांकेतिक कब्जा १३-जून-२०२२ ०५-ऑगस्ट-२०२२ पारखेरोनीस एकूण अकवा इ. ३४, ६४, ०१७/. व्या न्यां ते विं स्वाय वीसपट ह सतय मात्रे २९-जॉगस्ट-२०२२ पारखेरोनीस एकूण अकवा इ. १०, ६०, ९५६/ व्या न्यां विं स्वाय वीस व्या १. ३०-ज वा नायदी पाय प्रा कडे त्यांचा तपशील नोंदा चा तपशील केवायसी आ हे. जर बोली लिला नाच्या कर्ड, उपांच्या तप्या मार्कित जाण्याचा सहा रं करां व्या तपशील नोंदी चा तपशील ने व्याय त्या प्य ति वित नाप्य माने कराय पाति का कर, वज प्रधा, त्य पात्रा दा अर्जाच्या तप्य पाति का कर, वज प्रधा, ते हे. इध्रा व्या प्रया त्य पात्रा दा जा प्रधा, ते हा इध्रा दा जा प्रधा, ते हा इध्रा दा जा प्रधा, ते त्या वडी : jitendra.gu	सा ८ (६)) आवायएफएल होग फाठा -IV, गुरागाव - १२२७ एफएएल होजस, सन वु ग, आयापफएल होग फाठा एकएल होजस, सन वु ग, आयापम २ १२० ग, आयापम २ १२० एकएल होज जी स्व करण्यात वेईल. ख गए करण्यात वेईल. ख गए एत्रये तेईलीस तीस इसारा अना तीस हवा एरपये तेईली कि इसारा अना तीस इसारा अना कि इ. १. १ (रुपये रेकतेंस एरपले देवेस कर. १. २००२ एरपले तेवेस इसारा अना कर. १. २००२ एरपले तेवेस इसारा अना तेति ह इसारा अना करे १. १९०० - व् इ. १. १९२. २० एरेपले पर का इ. १. १९२. २०	वनात्म लिमिटेड (पूर्वी १५ (हरिवयाण) आणि मन्टोठक पार्व रोड क. व सेंक जयळ, पालपर व सेंक जयळ, पालपर व सेंक जयळ, पालपर व सेंक जयळ, पालपर व सेंक जयळ, पालपर जे सेंह का स्वार्थ ,
(क. मध्ये) रकतम (क. मध्ये) इ मासिन मा मजला, ला, खा, के, ४५,०००,०००/- ३४,५०,००००/- इ सासं. ५.०० पर्यंत जमा करावी. रास ७६.०९,२०२२ रोजीस किंवा पूर्वी सायं. ५.०० तारीख ०६.०९,२०२२ काऱ्यांतक आगऊ वेळ ठरवून निरीक्षण करता वेईल. सा बैंकेची वेबसाईट (www.canarabank.com) मध्ये वा किंवा औ. प्ररीप पता, मुख्य व्यवस्थापक, कॅनरा वा किंवा औ. प्ररीप पता, मुख्य व्यवस्थापक, कॅनरा वा किंवा औ. प्ररीप पता, मुख्य व्यवस्थापक, कॅनरा वा किंवा औ. प्ररीप पता, मुख्य व्यवस्थापक, कॅनरा व्यक्त आगडी : cb6289@canarabank.com येथे प्रावा किंवा सेवा पुरवठादार मे. सी १ इंडिया प्रा. लिं., तारत क्र. ३०१, गुरगाव, हरियाणा, पिन: १२१०२५, कं क्र. +११४४ ३०२०२०/ २१/ २२/ २३/ २४, wda@c1india.com येथे संपर्क साधावा. प्राधिकृत अधिकारी कॅन.न्दा वेंक, एआरएम-।। शाखा प्राधिकृत अधिकारी कॅन.न्दा श्रेर पुंवई-४०० ०२१. ००एएपद्र १८८८/पुंपल्सी०८७४८७३ westor.finance@kim.com श्राविकृत वितीय विष्कषांचा उतारा (६.लाखातीक्ष) श्रे.व्य-वर्ग ३३-वर्ग-१०२१ ३०-वर्ग-१०२१ (४३.०७) (५१.२०) १५.२१ (२८.०९) (४३.०७) (५१.२०) १५.२१ (२८.०९) (४३.०७) (५१.२०) १५.२१ (२८.०९) (४३.०७) (५१.२०) १५.२१ (२८.०२) (४३.०७) (५१.२०) १५.२१ (२८.०९) (४३.०७) (५१.२०) १५.२१ (२८.४७) (४३.०७) (५१.२०) २४.२१ २४.२४७ ४७८.५७ ४७.२७ ४७८.५७ ४७८.५७ ४७८.५७ ४७.२७ ४७८.५० ४७८.५७ ४७.२७ ४७८.५० ४७८.५७ ४७.२७ ४७८.५७ ४७८.५७ ४७.२७ १४.२९ (१४.२०) (१.२२८) १३.२७ (१२.२०) (२९.२१) (१.२८) १३.२७ (१२.२०) (१.२८) १३.२४ (१२.२७) (२०.२१) (१.२८) १३.२४ १९२२४ १८.२२) (१.२८) १३.२४ १४.२४ ४७.२४७ ४७.२४७ ४७८.५७ ४७.२४७ ४७८.५७ ४७.२४७ ४७.२४७ ४७८.५७ ४७.२४७ ४७.२४७ ४७८.५७ ४७.२४७ ४७.२४७ ४७८.५७ ४७.२४७ ४७.२४७ ४७८.५७ ४७.२४७ ४७.२४७ ४७.२४७ ४७.२४७ ४७८.५७ ४७.२४७ ४७.२४७ ४७.२४७ ४८.२४७ ४७.२४७ ४७.२४७ ४८.२४७ ४८.२४७ ४७.२४७ ४८.२४७ ४८.२४ ४९.२४७ ४८.२४७ ४८.२४७ ४७.२४७ ४८.२४७ ४८.२४७ ४८.२४७ ४८.२४७ ४८.२४७ ४८.२४७ ४८.२४७ ४८.२४७ ४८.२४ ४८.२४७ ४८.२४७ ४८.२४७ ४८.२४७ ४८.२४ ४९.२४७ ४८.२४७ ४८.२४७ ४८.२४७ ४८.२४ ४८.४४७ ४८.२४७ ४८.२४ ४८.२४७ ४८.२४ ४८.२४७ ४८.२४७ ४८.२४ ४८.२४७ ४८.२४ ४८.२४७ ४८.२४७ ४८.२४७ ४८.४४७ ४८.२२१ ४८.२४७ ४८.२४७ ४८.२४७ ४८.२४७ ४८.२४७	सिस्युरिटायझेग अंण्ड फिलस्ट् इडिया उस्मोला इंक राजसिंग भारा का यार्थला का यार्थला का यार्थला का सिंह सही, फ्लॉट क. वी-२३, र आक जेवेश और कि सीटीएसा 1 सिंह कर, विधा कव्या पेतला अ कार्जवार / सह-कार्जवार / हमीदार १. की. गौराकुमार दिवकर्मा २. की. गौराकुमार दिवकर्मा २. की. गौराकुमार दिवकर्मा २. की. गौराकुमार दिवकर्म २. की. गौराकुमार दिवकर्म २. की. गौराकुमार देश स्वर्थ के प्रा २. की. गौराकुमार देश स्वर्थ के प्र २. की. गौराकुमार २. आग्रमि स्ट २. की. तार्थली वान्वा है के २. कार्यला १० १४४२१२) १. की. तार्थली वान्वा हो का (प्राप्तियह क्र. अवयल १० ९४४२२२) मालला ते की २४ - ऑगस्ट न का ८३३८६१ व ९४८३०१) मालला से वी २४ - ऑगस्ट कर. ४. की. तारल सुपाय भोसले (प्राप्तियह क्र. ४. इ. निलियात सहमागी ह २. की. तिस्टि कि. भाषक:// २. की. तिस्टि की २. वाराली प्राय्ता / केल्याय, सामीण्या के २. बोलीवाय, सी- प्र केल्याय, स्वर्य क्र. २. बोलीवाय, सी- प्र केल्याय, स्वर्य क्र. २. बोलीवाय, सि. भाषक: अप्य इ. स्वरी बोलीवाय, नी- आणि प्राय्तक हरा अनुए ४. बोलीवाय, प्र प्र २. बोलीवाय, प्र प्र २. बोलीवाय, प्र प्र २. बोलीवाय, प्र प्र २. बोलीवाय, प्र यांक आणि प्र प्र कर्जवाय, ना भाषिक:// का मार्क्य २. बोलीवाय, प्र प्र क्र. २. बोलीवाय, प्र प्र क्र. २. बोलीवाय, प्र प्र के क्य. २. बोलीवाय, प्र प्र क्र. २. बोलीवाय, प्र प्र क्र.	- लिरस्ताय नि यिद्रती स् विज ऑफ फावनाश्चिवल अंसेट्स अंख फायनाम्स लि. अपनी जाता) (आवआप क्र. ४२७८/१ ते ७ तानाजी नगर, कागे ग्रे इंग्रियल एरिया, वागळे इस्टेंट, स्यावर फिऊकतीवी विकी, ज्याअर्थी आ ग गो डंग्रे लिया और तरवानी तिज्या भी मारणणे पूचना तारीख आणि राक्कम तारीख आणि राक्कम ह. २८,०४,०४०/- (स्पये अठतीस लाख वह हजर नाळीस मात्र) बोरती वादीव राक्रम इ. २८,०००/- (स्पये पंचवीस लाख एफतीस हजार तीनहो पाडी वाडाव ह. २५,०००/- (स्पये पंचवीस लाख एफतीस हजार तीनहो पाड मह जा ह. २५,०००/- (स्पये पंचवीस लाख एफतीस हजार तीनहो पाडा वाक्रम इ. २५,०००/- (स्पये पंचवीस लाख वावीस हजार) वोरती वाडीव राक्रम इ. २५,०००/- (स्पये पंचवीस हजार मात्र) वर्ष्ट वाडीव राक्रम इ. २५,०००/- (स्पये पंचवीस हजार मात्र) तयासणीची तारीख २२ स.१६१० - दु. १४०० इ. २५,१४४/- (स्पये पंचवीस हजार मात्र) तयासणीची तारीख २२ त.१६९० - दु. १४०० ह . अपने पंचवीस हजार मात्र) यासणीची तारीख रस.११०० - दु. १४०० ह . आपनेवा पहलाएल होग फावनानस ति और निवाहीव राक्रम इ. २०,०००/- (स्पये पंचवीस हजार मात्र) यासणीची तारीख रस.११०० - दु. १४०० ह . आपनेवा पहला हते प्राय यातिक हज्य, आप पत्रमे स्वे निदारांनी सेवा प्र ता स्वया पाल्ल हते पात्रा यामणीची तारीख रस.११०० - दु. १४०० ह . आपनेवा पहला हते प्राय यातिक हज्य, आप पत्रमे स्वे निदारांनी स्वा ता स्वया पानू १५ दिवसांत जमा करणे यानी कि त्वाती वावनीत संच्या ता स्वया सुल, प्राय पंजवीस तेता. ता विक्री प्रक्रिय भाग पेजयापाति देवा ता दिल्या ता व्येत की ता स्वा दिवा ता दिया मात्र राज्या तेत्व तेता ता स्वा स्वा ता दिया या त्या क्या यो वेते ती, जर त्यांनी स्वत् दा देवा मा त्यरस कज्या देवी का वालाय स्वा येता के तो जा व्यानी त्या देवी का ता वा ता द्या या यो ते की, जर त्यांनी सत्वर	एफोसमेंट ऑफ सिक्युरीटो इंटो एफएल - एचएफएल) कॉर्पोरेट लंका माता मंदिराजवळ, ररा उर्गणे - ४००६०४/शांप क. संधायर फिळकत बंडाजड.com येथे पुरविलेल्या इं स्थायर फिळकत पंलेट श.०३, ११वा प्राजल, कं पंलेट श.०३, ११वा प्राजल, मं चौ, गी, सल्हें ऊ. ७/१/२, 1 निवास', पिसोळी, पुणे, ४११ मत, पाल्वा झ. १, विंग वा मौट, मजवा झ. १, विंग वा मंदिद झ. १०५, मोठमापित ८/ विंग, दुस्टवा मजता, स्टेशन म् जाणप्या झासतीत, नट क्र. ६५ मिंग, दुस्टवा मता, तट क्र. ६५ मंदिवाडी तहसील – खंडाळा ४१२८०२ महापड़ पारत मिळक आणि विमाग. इअर शेवटची तार्य १९२८०२, महापडू पारत मिळक आणि विमाग. इअर शेवटची तार्य १९२८०२, महापडू, मात मि मान आणि विमाग. इअर शेवटची २६–ऑफिट-२०२२, ५ पत्ते द्रा स्थे ज्या ना द्रा को वेत्ते ता वा दे स्टेन्ड प्राखा कार्यालय स्वटादार https://www.banl नी वरील नमूद शाखा कार्यालय संख्या पटीत त्यां इ प्रस्ता वा होईल. २४ तासात (इअर समायोजित आवश्यक आहे. सर्व जमा आ वैधानिक येव बावित किंचा घूग् गीयाती श्री. जितेंद्र पुपा खुग्	ना (परिशिष्ट) सेट. अंग्रेट, २००२ (१ 2 कार्यालय प्रतां का मजला, तिवरबड, ९ मजला, तिवरबड, ९ २०१, २ एज, २ रा म प्रिकृत अधिकान्यांगे गांत गांत (प्रतिशेषट क्र.) गांत (प्रतिशेष्ट, रह) गांत (प्रतिशेष्ट, रह) गांत (प्रतिशेष, 'गांत गांत (प्रतिशेष, प्रतार, 'गांत गांत (र्गांत (प्रतार, 'गांत रात्र गांत (र्गांत विधाग) गांत इ अरसाठी प्रताग गांत इ अरसाठी प्रताना गांत इ	२ ए.) (नि.ट. .२ .२ .२ .२ .२ .२ .२ .२ .२ .२ .२ .२ .२ .२ .२ .२ .२ </td <td>सा ८ (६)) आवायएफएल होग फाठा -IV, गुरागव - १२२७ पुरुषएल होजस, सन वे गे, आयापफएल होग फाठा एकएल, होज का जा गे, आयापम, यावी आयागी एवएफएल, वी अक वाकी हें। अंतर्गत वे अक वाकी करण्यात येईल. ख गार करण्यात येईल. ख गार कर. ३३ ३०, ४६ तीस हवाग क. १.२ (स्पये तेवी इसारा अना की इसारा अना की इसारा अना क. १.२ (सपये तेवी (सपये तेवी इसारा अना की इसारा अना की इसारा अना तीस ह इ. १,७,०,२ एक परे तेवी इसारा अना तीस ह इ. १,७,०,२ एक परे दें ती इ. १,७,०,२ पराये तेवी इ. २,०,०,२ ते स हुफ्प २० इ. १,७,०,२ एक परे दे ती इ. २,०,०,२ के ह. इ. ७,०,२२ इ. १,७,२० इ. २,०,२२ र . १,१० इ. २,७,२२ इ. २,०</td> <td>वनात्म लिमिटेड (पूर्वी १५ (हरियाणा) आणि मन्नेटेक पार्व रोड क. व स्वेक जरवळ, पालपर व स्वेक जरवळ, पालपर व स्वेक जरवळ, पालपर व स्वेक जरवळ, पालपर व स्वेक जरवळ, पालपर जे स्वाक स्वार का अनुसरक ख्रात् (क स्वि क्रिंगत (क स्वार से स्वा (क स्वार से स्वा (क स्वार से स्वा (क स्वार से स्वा (क स्वा (क स्वा) (८६,१००/- (ह्य से सिन्न पाव) (८६,१००/- (ह्य से स्वा (क स्वा) (८६,१००/- (ह्य से स्वा (क स्वा) (८६,१००/- (ह्य से स्वा (क्रि) (२६,१००/- (ह्य से स्वा (क्रि) (२६,१००/- (ह्य से स्वा (क्रि) (२६,१०) (८६,१०) (२६,१०) (२६,१०) (२६,१०) (२६,१०) (२६,१०) (२६,१२) (२६,२) (२६,२) (२६,२) (२६,२) (२६,२) (२६,२) (२६,२) (२६,२) (२६,२) (२६,२) (२६,२) (२६,२) (२६,२) (२६,२) (२६,२) (२६,२) (२६,२) (२२) (२२) (२२) (२२) (२२) (२२) (२२) (</td>	सा ८ (६)) आवायएफएल होग फाठा -IV, गुरागव - १२२७ पुरुषएल होजस, सन वे गे, आयापफएल होग फाठा एकएल, होज का जा गे, आयापम, यावी आयागी एवएफएल, वी अक वाकी हें। अंतर्गत वे अक वाकी करण्यात येईल. ख गार करण्यात येईल. ख गार कर. ३३ ३०, ४६ तीस हवाग क. १.२ (स्पये तेवी इसारा अना की इसारा अना की इसारा अना क. १.२ (सपये तेवी (सपये तेवी इसारा अना की इसारा अना की इसारा अना तीस ह इ. १,७,०,२ एक परे तेवी इसारा अना तीस ह इ. १,७,०,२ एक परे दें ती इ. १,७,०,२ पराये तेवी इ. २,०,०,२ ते स हुफ्प २० इ. १,७,०,२ एक परे दे ती इ. २,०,०,२ के ह. इ. ७,०,२२ इ. १,७,२० इ. २,०,२२ र . १,१० इ. २,७,२२ इ. २,०	वनात्म लिमिटेड (पूर्वी १५ (हरियाणा) आणि मन्नेटेक पार्व रोड क. व स्वेक जरवळ, पालपर व स्वेक जरवळ, पालपर व स्वेक जरवळ, पालपर व स्वेक जरवळ, पालपर व स्वेक जरवळ, पालपर जे स्वाक स्वार का अनुसरक ख्रात् (क स्वि क्रिंगत (क स्वार से स्वा (क स्वार से स्वा (क स्वार से स्वा (क स्वार से स्वा (क स्वा (क स्वा) (८६,१००/- (ह्य से सिन्न पाव) (८६,१००/- (ह्य से स्वा (क स्वा) (८६,१००/- (ह्य से स्वा (क स्वा) (८६,१००/- (ह्य से स्वा (क्रि) (२६,१००/- (ह्य से स्वा (क्रि) (२६,१००/- (ह्य से स्वा (क्रि) (२६,१०) (८६,१०) (२६,१०) (२६,१०) (२६,१०) (२६,१०) (२६,१०) (२६,१२) (२६,२) (२६,२) (२६,२) (२६,२) (२६,२) (२६,२) (२६,२) (२६,२) (२६,२) (२६,२) (२६,२) (२६,२) (२६,२) (२६,२) (२६,२) (२६,२) (२६,२) (२२) (२२) (२२) (२२) (२२) (२२) (२२) (
(फ. मध्ये) रकतम (फ. मध्ये) धासिन मजला, ला, खा, बेस्ट, अप ३,४५,००,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- वार्तिक (२,०२,२०२२) दी सायं. ५,००० पर्वंत जमा करावी. रात ७६,०९,२०२२ रोजीस किंवा पूर्वी सायं. ५,०० तारीख ०६,०९,२०२२ रोजीस किंवा पूर्वी सायं. ५,०० तारीख वेबसाईट (www.canarabank.com) मध्ये वा किंवा श्री. प्रदीप पदान, मुख्य व्यवस्थापक, कॅन्सा वा किंवा श्री. प्रदीप पदान, मुख्य व्यवस्थापक, कॅन्सा विकेवा श्री. प्रदीप पदान, मुख्य व्यवस्थापक, कॅन्सा वर्क ज्ञ. + १९ १२४ ४३०,२०२०/ २१/ २२/ २३/ २४, wda@c1india.com येथे संपर्क साधावा. मही/- प्राधिकृत अधिकारी कॅन्सा वेंक, एआरएम-॥ शाखा स्टिट्ट्र्र्स् से स्विनियि टिड त, नरियन पॉइंट, मुंबई-४००,०२१. ००प्एएच११८८/पॉएलसी०/४४८७३ २०८८० विकेवाकीकि/ (लेवाकपीकि), (लेबाकपीकि), विकेवा महित् विसाठी अलिम वित्तीय निष्कर्षाचा उतारा (ट. लाखात) वेके.३१ ६९.२१ ३७,०८ ३८,८४ २८.८४ (६३०८) (१२.८५) १४,२९ (६३०८) (१४,२०) (६३०२) (१४,२०) १४,२८,७ (६३०२) (१४,२०) (६३०२) (१४,२०) (६३०२) (१४,२०) (६३०२) (१४,२०) (६३०२) (१४,२२) (२२,२४) (१३,२०) (१४,२०) (६३०२) (२३,२४) ४७८,५७ ४७८,५७ ४७८,५७ ४७८,५० ४७८,५७ ४७८,५० ४७८,५७ ४७८,५० ३७८,५० ४७८,५० ४७८,५० ४७८,५० ४७८,५० ३७२,२१ (२३२) (२३,२२) (२३२) (२३,२२) (२३२) (२३२) (२३,२२) (२३२) (२३,२२) (२३२) (२३२) (२३,२४) (२३२)	सिस्युरिटायक्षेया अण्ड फिलस्ट् इंदिया उस्मोलाई न हाऊसिंग शाखा कार्यालय : सर्दिएस 1 शाखा कार्यालय : सर्दिएस 1 शाखा कार्यालय : सर्दिएस 1 शिक्ष के शे आहे तत्यां आणि निकलत / तिंग कक्या देतना 3 कर्जवर/ स् स् कर्जवरा/ ह. शी. गौराषु स्रारिद श. शी. गौराषु स्रारित श. शी. तानस्त्री रामसंद श. शी. तानस्त्री रामसंद श. शी. तानस्त्री रामसंद श. शी. तानस्त्री ग्राप्त श. शी. तानस्त्री ग्राप्त श. शी. तानस्त्री ग्राप्त श. शी. तानस्त्री ग्राप्त श. शी. तानस्त्री स्रार् स्रारस्त वानस्त्री होतास (प्रास्पिक्ट क्र. आयएल १००९७९१८) पाल्लगतेची तानस्त हेतास श. सी. गौता स्राप्त मोस्ते (प्रास्पिक्ट क्र. श. सी. गौता स्राप्त मोस्ते श. सी. गौता स्राप्त मोस्ते श. सी. तानस्त कराप्त श. सी. तानस्त कराप्त श. सी. तात्र स्त्राप्त श. सी. तात्र स्तर्य करेत्र स्त स्तर्य स्तर स्तर करेत्र स्त्र सी. सी. तात्र स्तर्य करेत्र स्त्र सी. सी. तात्र स्त्राप्त श. सी. तात्र स्त्राप्त श. सी. तात्र स्त्राप्त श. सी. तात्र स्तर करेत्र स्तर सी. सी. सि. केत्राप्त श. सी. तात्र स्तर करेत्र स्तर श. सी. तात्र स्तर करेत्र स्तर श. सी. तात्र स्तर स्तर स्तर श. सी. तात्र स्तर स्तर स्तर स्तर श. सी. तात्र स्तर करेत्र स्तर श. सी. तात्र स्तर करेत्र स्तर श. सी. तात्र स्तर करेत्र स्तर श. सी. तात्र सि. केत्र स्तर श. सी. तात्र स्तर करेत्र स्तर श. सी. तात्र स्तर करेत्र स्तर स्तर स्तर स्तर श. सी. तात्र स्तर करेत्र स्तर स्तर स्तर स्तर स्तर स्तर स्तर स	- लिस्टाव नि विद्रती स् क्वार ऑफ फावनाश्विल असेट्स अण्ड फावनात्म लि. अगरी जाता) (आवआव क्व. ४२७८/१ ते ७ ताताजी नगर, का गो बंडस्ट्रिय एस्य, वाणके इस्टेट, स्थावर पिठकतीवी विकी. ज्याअर्थी आ गे जे आहे जसे आहे तत्याने तिच्या प्रति विकी वैसार्ट राज्यका का सांगणी सूचना तारीख आणि एखका तारीख आणि एखका तारीख आणि एखका तारीख ताही काक्वा मात्र) वोर्सी वाहीव सक्वम क. ४०,०००/- (स्पवे पार्चीस हजार मात्र) १९-मार्च-२०२२ क. २५,०००/- (स्पवे पार्चीस हजार मात्र) १९-मार्च-२०२२ क. २५,०००/- (स्पवे पार्चीस हजार मात्र) वोस्ती वाहीव सक्वम क. २५,०००/- (स्पवे पार्चीस हजार मात्र) वस्तणीयी तारीख र२ स.११०० - द्. १४०० १०-मार्च-२०२१ क. २,१२,२४१/- (स्पवे पार्चीस हजार मात्र) वस्त वीस वाहीव सक्वम क. २५,०००/- (स्पवे पार्चीस हजार मात्र) वस्त रिखन व्ही वाहीव सक्वम क. २५,०००/- (स्पवे वीस हजार मात्र) वस्त १४०० - द्. १४०० १०-मार्च-२०२२ इ. ९,१६,१४४/- (स्पवे वीस हजार मात्र) वाराखेपाय्स रिखमा नम्पत्र स.१९०० - दु. १४०० दे गुआप भेषायी स्तम्प्र मात्र्य जायनात्म स् याराखेपाय्स रिखमा नम्प्र नम्द्र स.१९०० - दु. १४०० दे गुआप भेष्म भेष्य नमुद्र स्व ३ आपओषप्र ५ मिनिटाकीता विस्तारित या यद्वांस युल्य सिकारयापाय्स् या यद्वांक शुल्य भाग घोण्यात्ति अन्य साम्याची तासीख दारखेपाय्स राय्व्र स्व डोल्टी ताया वस्तारित आणि ई-तिल्तावावरीति अन्य संविधित याद्व्यमा युक्स नीलीता विस्तारित आणि ई-तिल्तावावरीता क्वांत्र मिलाई आप्ति आणि ई-तिल्तावावरी कान्लाई प्राप्त्र त्य यद्वांक शुल्य मिला क्वांत्र वित्र संवीधत चीतरा मांकि कर्ज, प्रमार भाष्य का क्वांत्र वित्र वीतारा संविधा युक्स नीली जान्लाई प्राप्त्र त्य स्व प्राय्क्र वार्व माम्ला व्य क्वांती वांत्र प्राय्क्र स्व वित्र का साणि क्वांत युक्स नित्र संवीतरा तात्त्र वित्र युक्स नीती लांती वित्ताति संवी वा वीता स्व	एफोसमेंट ऑफ सिक्युरेट इंटे एफएल - एचएफएल) कॉर्पोरेट हेलका माता मंदिराजवळ, २रा उत्तणे - ४००६०४/शांप क. आगवएफरलएचएफएल चा प्रा बेक्रीच्या हकासह खालील कर्ज राउठा के प्रविलेटचा हे राउठा के प्रविलेटचा हे प्रतिट प्र. १.२ हवा मजला, मो चौ. गी., सल्हें क्र. ७/२/२, 1 विवार्स ', पिसोळी, पुणे, ४११ मारत मिळकीचे सर्व ते माग आं पत्तेट क्र. १०६, क्षेत्र मोजमापि मीटर, मजला क्र. १, बिंग बी, गोटडनये कमलीशा बावा : राउटनये कमलीशा बावा : रियात, पालना र. १, दिव्य पत्तेट क्र. २०५, मोजमापित ८/ विंग, दुस्त्या मजला, स्टेशन म् जापाएस इमारति, गट क्र. ६५ पिंदेवडी तद्सील - खंडाळा ४१२२०२ महापट्ट मात मिळक आणि विमाग. इअर शेबटची तार्द रह-ऑगस्ट-२०२२, ५ पत्तेट क्र. १७७, १ला मजत १६.०२ चो. मीटर्स, बी दिंग, ति दिव्यसाक ल्हेल्य, होम्स, बोईस्त ४०२१४०, महापट्ट, मात मि माग आणि विमाग. इअर रोबटची रह-ऑगस्ट-२०२२ राजवनान्स लिमिटेइ' च्या नावे र, बी) बैकेचे नाव: स्टेण्डई च अवदि आणि र् प्रस्ताख वात होईल. २४ तासात (इअर समायोजित आवश्यक आहे. सर्व जमा जा! वैधानिक थकवाकी किंचा इतर राखादी क्री. जितंद्र युमा खुन्म रादण्यात नाही. त्यु येवून जाण्यास कस्ए केली प्रत्यादी त्य्य प्रदीत त्यां द स्ता ख वा होईल.	मा (परिशिष्ट) रेट अवयित प्रतार क्ष राजवाल प्रयाद प्रतार का मजला, तिववड, प्र २०९, द एज, २२१ भ मजला, तिववड, प्र २०९, द एज, २२१ भ जा कि इ. २४ वी बिंग, 'गमन ०६०, ग्रहापट, ग आणि विभाग ग ग ते ३९.३५ वी. इ. २१८ वी. इ. २१८ वी. वा पासून ता, मोजमाणित जिस्त्र दिव व्योती-वी, प्रविम, पालसर, ग आणि विभाग ग ते प्रदान दिव व्याती-वी, प्रिस्त ता, मोजमाणित जिस्त्र दिव व्याती-वी, प्र ति द्वा पासून ता, मोजमाणित विद्व व्याती-वी, प्र ति प्रायम् ते इ वा पासून ता तरा पासून ता प्र ता पासून ता पासू	१८-२२२२ (नि.२२) १८, उद्योग विहार, फेज णे -१९२०३३/आवआव रत्या, प्रकाश टॉकीन मा (एओ) आवआवएफएल- प्रंवाल अंतटव्या कलन १३ फंत निमन्स्वाक्षरीकाराद्वेरी सांकेतिक कब्जावी तारीर १०-जून-२०२२ ०८-ऑगस्ट-२०२२ ०८-ऑगस्ट-२०२२ ०६-ऑगस्ट-२०२२ ०६-ऑगस्ट-२०२२ ०६-ऑगस्ट-२०२२ ०६-ऑगस्ट-२०२२ ०६-ऑगस्ट-२०२२ १२-ऑगस्ट-२०२२ १२-ऑगस्ट-२०२२ १२-ऑगस्ट-२०२२ १२-ऑगस्ट-२०२२ १२-ऑगस्ट-२०२२ २९२-ऑगस्ट-२०२२ २९२-ऑगस्ट-२०२२ २९२-ऑगस्ट-२०२२ २९२-ऑगस्ट-२०२२ २९२-ऑगस्ट-२०२२ २९२-ऑगस्ट-२०२२ २९२-ऑगस्ट-२०२२ २९२-ऑगस्ट-२०२२ २९२-ऑगस्ट-२०२२ २९२-ऑगस्ट-२०२२ २९२-ऑगस्ट-२०२२ २९२-ऑगस्ट-२०२२ २२-ऑगस्ट-२०२२ २०२-ऑगस्ट-२०२२ २०२-ऑगस्ट-२०२२ २३-३गस्ट २०२२ (वा ला ब्राय्स इला न २.३४,६४,०९४६/- प्रंवे देवा ला बा प्रकार इ. ३४,६४,०९४६/- प्रंवे दवा ला बा प्रकार ३.३४,६४,०९४६/- प्रंवे दवा ना प्रकार इ. ३४,६४,०९४६/- प्रंवे दवा ता प्रकार ३.३४,६४,०९४८/- प्रंवे विए प्रुण अबजा ३.३४,६४,०९४८/- व्रे दवा ता प्रकार ३.३४,६४,०९४८/- व्ये दवा ता प्रकार ३.३४,२४,२४,२४४/- २०२२ २२-३गस्ट २२-३गस्ट-२०२२ २२-३गस्ट-२०२२ २२-३गस्ट २३-३गस्ट २३-३२-२२२ २२-३गस्ट २२-३गस्ट २३-३गस्ट २२-३गस्ट २२-३गस्ट २३-३ २-२२-३ २-२२-३ २-२२-३ २-२२-३ २-२२-३ २-२२-३ २-२२-२ २-२२-३ २-२२-२ २-२२-३ २-२२-२ २-२२२ २-२२-२ २-२२-२२ २-२२-२ २-२२-२	सा ८ (६)) आवायएफरएल होग फाठ -IV, गुरागा - १२२० प्रफरएल होजम, सन बुंग, गुराग - १२२० ज्राग - गुराग - १२२० ज्राग - गुराग - १२२० ज्राग - गुराग - गुर	वनात्म लिमिटेड (पूर्व १५ (हरियणा) आणि मण्टेक पार्व रोड क. व र्वके जवळ, पालपर व राव जवळ, पालपर व राव जवळ, पालपर व राव राव राव राव राव राव रिकमत मात्र (इ राव
(क. मध्ये) रक्कम (क. मध्ये) भासिन मजला, ला, खार बेल्ट आ ३,४५,००,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- ३४,५०,०००/- वारिक (२,०९,२०२२) दी सायं, ५,०० पर्यंत जमा करावी. राय ७६,०९,२०२२ रोजीस किंवा पूर्वी सायं. ५,०० तारीख ०६,०९,२०२२ राय कैंकवी वेबसाईट (www.canarabank.com) मध्ये वा किंवा श्री. प्रदीप पदान, मुख्य व्यवस्थापक, कॅनरा वा किंवा श्री. प्रदीप पदान, मुख्य व्यवस्थापक, कॅनरा वा किंवा श्री. प्रदीप पदान, मुख्य व्यवस्थापक, कॅनरा वा किंवा श्री. प्रदीप पदान, मुख्य व्यवस्थापा, पिन: १२२२०१५, कं क्र. + १९१४ ४३०,०२०२/ २१/ २१/ २३/ २४, wata@c1india.com येथे संपर्क साधावा. मही/- प्राधिकृत अधिकारी कं + १९१२४ ४३०,०२०२/ २१/ २१/ २३/ २४, wata@c1india.com येथे संपर्क साधावा. मही/- प्राधिकृत अधिकारी कं + १९१२४ ४३०,०२०२/ २१/ २१/ २३/ २४, wata@c1india.com येथे संपर्क साधावा. सही/- प्राधिकृत अधिकारी कं	सिस्युरिटायवेशन अंण्ड रिकस्ट् इंडिया उस्मोलाइंब हाऊसिंग झाखा कार्यालय : सार्टीएम 1 शाखा कार्यालय : सार्टीएम 1 सुब्र की, प्लॉट क. ची-२३, र (प) – २०१४०४ कडे ताला) कर्जवरा / सह-कर्जवरा / हर्मवरा ह. २४२४ कडे ताला) कर्जवरा / सह-कर्जवरा / हर्मवरा १. शी. गॉगलुम्म दिव्वकर्मा ३. ति. गॉगलुम्म दिव्वकर्मा ३. ति. गॉगलुम्म दिव्वकर्मा ३. ती. गंगलुम्म दिव्वकर्मा ३. ती. गंगलुम्म दिव्वकर्मा ३. ती. गंगलुम्म देवेता २. आठिमा एंटपावदेस ३. ती. त्राप्त वित्यानी गैलास (प्राप्त्मेव्ट क्र. आयएल२०९७९१८) . गी. तीत प्राप्त कर. आयएल१००९७९१८) पाल्मचेची तिरिप्त कर. ३. ती. तात्म प्राप्त मेला (प्राप्त्मेव्ट क्र. २. उ३२८६१ व ९१८३०१) प्रालमचे प्राप्त : संग्रजना वोत् केल्यास, समाभीचा वेद ३. यशस्वी बोलीताराम् 10 आणि दरासह इस अन्द्राय्तान भाष्ट्रायाने सेल्याच्चे . खेरदीताराने सेल्याच्चे . खेरदीताराने सेल्याच्चे . खिरातियरान केल्याच्चे . खिरात्मात स्थानी वोत्यात्ना २ . खेरदीताराने सेल्या वा . खेरदीताराने सेल्याच्चे . खेरदीताराने सेल्याच्चे . खेरदीताराने सेल्या वा . खिरात्मात्म राज्या . सर्व अप्रा- . खिरात्मात राज्या ते सिल्या . खेरदीताराने सेल्या या . खेरदीताराने सेल्या - . खेरदीताराने सेल्या का . खेरदीताराने सेल्या का . खेरदीताराने सेल्या - . खीरतीताराने सेल्या - . खीरतीताने सेल्या - . खीरतीताराने सेल्या - . खीरतीताराने सेल्या - . खीरतीताराने सेल्या - . खीरतीताराने सेल्या - . खीरतीताने से	- लिरलाव नि विद्रती स् विज ऑफ फाववाश्वित अंसेट्स अंध् फावनाम्स लि. आरी जाता) (आरआग क्र. ४२७८/१ ते ७ तानाजी नगर, का गो उंडस्ट्रिय (हंसा, वागके इस्टेट, स्थावर फिज्कतीची विक्री, ज्याअर्थी आ मे जे आहे जसे आहे तत्वानें तिच्या हि. विक्री वेसाईट: www.bankeau मागणी सूचना तारीख आणि रखकम स् न्यार वाळीस मात्र) वोली वाहीव रखम ह. २८,०४,०४०/ – (रुगये अठतीस लाख वार ऱ्यार वाळीस मात्र) वोली वाहीव रखम ह. २८,०४,०४०/ – (रुगये अठतीस लाख वार ऱ्यार वाळीस मात्र) वोली वाहीव रखम ह. २४,०००/ – (रुगये वाळीस हजार तीनरो पाच मात्र) श्रेप-मार्च-२०२२ ह. २४,०००/ – (रुगये वाळीस हजार तीनरो पाच मात्र) वोली वाहीव रखम ह. २४,०००/ – (रुगये पंचवीस हजार मात्र) ० ८-डिसॅ-२०२१ ह. ३२,२२,२२१/ – (रुगये पंचवीस हजार मात्र) वास्मणीची तारीख २२ स.११०० – तु. १४०० १०-मार्च-२०२२ ह. १९,१९४९/ – (रुगये नऊ लाख सोळा हजार नऊशे एकोणपनास मात्र) वार्स्याय एफएल होन फावनात्स ति २८,०००/ – (रुगये वीस हजार मात्र) वाराख्येपाय हो २५ दिवसांत जमा कप्ये य मुद्राक पुल्क आणि कोणतीही अन्य गीनिक छर्ब, प्रमार भरायवे आहेत: ते वार्वा यह मेल होन पाविका सन्या हा देवसां प्रस्थक आहे. इच्छुक वोलीदारांगी तायस्यक आहे. इच्छुक वोलीदारांनी स्वा य मुद्राक पुल्क आणि कोणतीही अन्य गीनिक छर्ब, प्रमार भरायवे आहेता: वा त्यायो पेत की, जर त्यांनी तरद व तात्यायो पाय पेत का करा त्यांने का का वा न्यायो यो त्यानिक सम्या नमूट स्व ठ आपोजा प. मिनिटाकंपिता विल्तारि आय में वोली मुज्य स्विका स्वार्ग मां हा या मिळकता पुरस्था निल्या निक्स मध्ये नमूट स्व ठ आपोजा पर प्रितिटाम कोला तीने आत् य मुदाक पुल्क आणि कोणतीही अन्य गीनिक छर्ब, प्रमार भराय वे आत्र ता वायोपाय पुल्य स्विका का त्यां त्या व य मुदाक प्रात्य के जा हर्वा व्यान्त मिळकती विन्याती भाव वोता यो वा क्र त्या कर्वा वीतेन्या ति न्या ता विक्र प्रक्रि स्वरिका कर्वा केल्या निक्ता कि ता विक्र प्रक्र प्रमा क्र ता व्या वेत्य ता क्र क्यो वा विक्र प्रक्र करा ता क्र क्या वेत्व का क्रा वेते व्या ता वेत्व प्रक्र त्या कर्वा वेत्व विक्र ता व्या क्र क्या ता वेत्या नुकसान्य क्र क्या वेत्व विक्र ता व्य मिळकतांच्या नुकसान्य क्रा वेत्व वेत्व वेत्या ता क्र क्या वा वे यात्य स्वक्र क्या क्र क्या के क्या तेत्व वा क्र क्या क्या क्	एफोसमेंट ऑफ सिक्युरीटो इंटे एफएल - एचएफएल) कॉर्पोरेट रेलका माता मंदिराजवळ, ररा उराणे - ४००६०४/शांप क. रंधवायएफरल-एचएफएल चा प्रा बेक्रीज्या हकसह खालेल कर्ज रंधजाड.com येथे पुरविलेल्या इं रंधजाड.com येथे पुरविलेल्या इं रंधिजाड.com येथे पुरविलेल्या ई प्रतेट इ. २०६२, सेव मोजमापि नेतिर, गजला इ. १, विंग बौ, गोल्डनये कमलीशा बाबा गेतिर, गजला इ. १, विंग बौ, गोलडनये कमलीशा बाबा प्रतिदाया क. दि, इ. १९७२, रा विंदायाक वेल् प्रति, नट इ. ६५५ सिंगे हुंबाई तहसील - खंडाळा प्र१२८०२ महापड़ प्रास्त मिळक आणि विमाग. इ.अर शेवटची तार्य रे६-अर्गे स्ट-अर्गेस्ट-२०२२, ५ पत्तेट क्र. १०७, रवा मळक आणि विमाग. इ.अर शेवटची तार्य रे६-अर्गे मोटर्स, बी विंग, ति टिव्याक वेल् ट्रे टेक्या गर्व रे६-अर्गे मोटर्स, बी तिंग, ति टिव्याक वेल् ट्रे टेक्या नार्व रे६-अर्गे स्टर्ग से वे जमा जा वे विति न मृद शाखा कार्यालट सेच्या पदीत त्यांचे प्रस्ताव वात होईल. रे४ तासात (इअर समायोजित आवश्यक आहे. सर्व जमा आ वे मानिक थोल नाइति स्त पुरा वे चानिक विंग्र कर्या पुरी क्यात्री टप्प्यावर प्रदाना कस्तु सेइल. ताथि शतीं बलेत्य पुमा कर्यु हेत्त. ताथि शतीं बदल्यो किंवा पुढे ढल	ना (परिशिष्ट) सेट. अंग्रेट, २००२ (१ 2 कार्यालय फाँट का र कार्यालय फाँट का मजला, तिवरबड, ९ २०१, २ एजा, २९१ म खेल, जांस्पेयत्र का, ७ ज्यावित ६२, २४ वा हिंग, 'मान ज्यावित ६२, २४ वा हिंग, 'मान ए त्रा कि प्रारेश्वर क. १, तेंदे, सातग्राट, ग त्रा देश, इ. एफ त्रा त्र भ, इ. ए. प्रारेड, सातगराट, ग ता वियमाग प्रति ३२, २४ तेंत ३२, ३४, जो. , २ भरात फ्र. ९, तेंदे, सातगराट, ग ता वियमाग प्रति ३२, २४ तेंत ३२, सातगराए, ग ता वियमाग क्रिय्त व्यातगराप्त, ग ता काराप्त्र ति ता मास्त्र ता, मोजवारित दे, सं त्र विद्य व्योती ने सं प्रं भाग तर्द बें का प्रालयर, ग तर्द बें का ति , सी ग प्रति का प्रात्र उरदा ते कि तर वे दे सं ता सास्त्र तर वे दे से ता सार् तर वे दे से ता सार तर वे दे से ता सार तर वे दे से ता वा दे सं ता सार तर वे दे से ता सास्त्र	२ २	पार ८ (६)) आवायएफएल होग फाठा -IV, गुरागव - १२२७ एफएल होज का जा एकएल होज का जा एकएल होज की जा गे, आवायएफएल होग की जा एकएल होज की जा एकएल होज की जा करण्यात वेईल. ख गर करण्यात वेईल. ख गर करण्यात वेईल. ख राख (राये तेईलीस तीस इसारा अना तीस इसारा अना कते इसारा अना क. ३.३०,३६ (राये तेईलीस क. ३.३०,३६ (राये तेहतीस इसारा अना क. २.१ (राये तेतीस ह कर. १.३०,०३ एराये तेतीस ह तेतिस ह ततिस ह उक्र (. १९०,०० - न ततिस ह ततिस ह तता तति ह इसारा अना तति ह इसारा अना तति ह इसारा अना तति ह इसा एक से ल	वनात्म लिमिटेड (पूर्वी १५ (हरियणा) आणि म्भ्येटेक पार्व रोड क. व र्वके जवळ, पालपर व राव जवळ, पालपर व राव जवळ, पालपर व राव राव राव राव राव राव रिक्रमत का अनुसरका (इअर) <i>o</i> /- (श्रये तीत ताख राव राव राव राव),00, 500/- वा राहऐसी हजार एकसे मात्र) <i>o</i> /- (श्रये तीत ताख एकसर हजार मात्र) मात रक्कम (इअर) (द, १००/- वा राहऐसी हजार एकसे मात्र) ,00, 300/- वा राव रीत मात्र) मात रक्कम (इअर) (द, १००/- वा राव रेत मात्र) मात रक्कम (इअर) (द, १००/- वा राहऐसी हजार एकसे मात्र) ,00, 300/- वा राव रेत मात्र) मात रक्कम (इअर) (द, १२०/- हमा देन में मात्र) व्/ रेक्व का त्र तीन मात्र) मात रक्कम (इअर) द्र, १३०० जाहे द, लॉगईन आयडी तह त्यांचे निविदा प्रपत्र आतिम ५ मिनिटांमध्ये आतिम ५ मिनिटांमध्ये आतिम ५ मिनिटांमध्ये आतिम ५ मिनिटांमध्ये आतिम ५ मिनिटांमध्ये
(फ. मध्ये) रक्तम (फ. मध्ये) भासिम मजला, ला, खा, रे. २४,५०,००००/- ३४,५०,००००/- बेस्ट अप ३४,५०,००००/- देस,५०,०२,०२२ रोजीस किंवा पूर्वी सायं. ५,००० तारीख ०६,०९,२०२२ रोजीस किंवा पूर्वी रायं. ५,००० तारीख ०६,०९,२०२२ रोजीस किंवा पूर्वी रायं. ५,००० तारीख ठ६,०९,२०२२ रोजीस किंवा पुर्वी रायं. ५,००० तारीख ठ६,०९,२०२२ रोजीस किंवा पुर्वी रायं. २५,००० तारीख ठ६,०९,२०२२ रोजीस किंता प्रति ग्रे ते स्व वर्किया ग्रे त्रिय पि पया, मुख्य ख्यद ख्यास्यापक, केंनरा ५५११२८८/२९/मो. क्र. ७६३९२३६६७०) किंवा श्री. तत्त क. ३०,१, गुरागव, द्रारं १२२०२५, २३/२३, ४८ आव@c1india.com येथे संपर्क साधावा. सही/- प्राधिकृत अखिकारी कॅन. २९११२४४३०२०००/२१/२१२/२३/२४, ७४ ७४८४८/२४४३०२०२०/२१/२२/२३/२४, ७४ ७४८४८/२४३३४९२२/२१/२२/२३/२३, ४८ ७४८८४/२४३४२३२२२२०२/२१/२२/२३/२४, ७४ ७४८४८/२४३४२३२२२०२/२१/२२/२३/२४, ७४ ७४८४८/२४३४८८४३४२४३२२२०२०/२१, २४ त्या व	सिस्युरिटायक्षेया अण्ड फिलस्ट् इंदिया उत्मरोला इंत हाऊ सिंग - प्रााखा कार्यालय : सीटीएस 1 एम - ७०१४०४ कडे तहाण क्रे जेथे आहे तत्वा कच्या वित्ता 3 कर्जवर/ सह कर्जवरा/ हर्माया २. की. गंगाकुमा दिखकर्मा २. की. गंगाकुमा दिखकर्म २. की. गंगाकुमा दिखकर्म २. की. त्वानकी यामबंद विद्य केश प्रियत्व हरू. अवएल२०९४९१२) . कार्यएल२०९४९१२) माललगतेची ताता (प्रास्थिद क्र. आवएल२०९४९९१२) पालयत्ते प्रात्य दक्र. २३२८११ च ९१८३०१) पालयत्ते नेत्यत्व क्र. ८३३८११ च ९१८३०१) पालयत्ते नेत्यत क्र. पावियिगे, स्तवर क्र. यद्यत्ति संतयर क्र. कर्यादार, सामाहीचा वेत कर्णया हे, परिस्वतर्ग . कोतीदाराने रक्त. मामेक आयि दससङ् इंद-लिलाब कोण्यत्या, स्वामा वित्ताने स्विमानी २. यहात्वी वोतीदाराने स्वामानी कर्णयत्विये परिस्विताते . वर्ण्या के वेत्वेत यज्ञ आयोण यस्वई कां कोल्याल्य . कोर्याया ने स्वानी वोतीहर्गान याहात्वि कर्णया को यत्वा वेत्र के आ आयोण यस्वई तात्वा के क्याप्ल . कोर्यायाने स्वानि वेतेत्व क्या आयोण यस्वादेत केत्र वज्य आयोण वेत्रीत्वा केत्रेव्यात्वा कर्णया को यत्वा वेत्रेव्यात्वा कर्णया कोर्यल्या वेर्यल्या वेर्यल्या क्र. कर्णया को व्याय केत्र व्यात्वाना कर्णया को वेर्यल करेल का क्याप्ता वेर्यल्या वेर्यल्या की स्वानी त्यान्य के केव्याप्ता (प्रायंक्र के केव्याप्ता) स्वानी वीतीदारी लिलावा के क्यापा कर्णया को वेर्यल का के क्यापा वेर्यल्या वेर्यलाय वेर्यल्या वेर्यल्या वेर्यल्या वेर्यल्या वेर्यल्या के क्यापा वेर्यल्या के क्यापा के क्यापा वेर्यल्या की क्यापा वेर्यल्या के क्यापा वेर्यल्या के क्यापा वेर्यल्या के क्यापा वेर्यल्य की क्यापा वेर्यल्य का क्यापा वार्यल्य के क्यापा वेर्यल्या वेर्यल्यल्या वेर्यल्या वेर्यल्या वेर्यल्या वेर्य	- लिरस्ताय नि यिद्रती स् विज ऑफ फावनाश्चिवल अंसेट्स अंख फायनाम्म लि. अपने जाताजी नगर, का का. ४२७८/१ ते ७ तानाजी नगर, का णो डंडास्ट्रेयल एरिया, वागळे इस्टेंट, स्यावर फिऊकतीवी विकी. ज्याअर्थी आ मे हे. विक्री वेस्साई तरवाने तिज्या मे हे. विक्री वेस्साई तरवाने तिज्या मे हे. विक्री वेस्साई तरवाने तिज्या सारणणी सूचना तारीख आणि रक्कम तारीख आणि रक्कम तारीख आणि रक्कम तारीख आणि रक्कम तारीख उस हजर राठीस मात्र) वोसी वादीव रक्कम ह. २८,०४,०४०/- (स्परे पंचवीस लाख एकतीस हजार तीनहो पाच मात्र) १९-मार्च -२०२१ ह. २४,३२,३०५/- (स्परे पंचवीस लाख एकतीस हजार तीनहो पाच मात्र) वोसी वादीव रक्कम ह. २५,०००/- (स्परे पंचवीस लाख एकतीस हजार) वोसी वादीव रक्कम ह. २५,०००/- (स्परे पंचवीस लाख एकतीस हजार) वोसी वादीव रककम ह. २५,०००/- (स्परे पंचवीस हजार मात्र) वास्मणीची तारीख २२ स.११०० - दु. १४०० ह. ९.११,९४९/- (स्परे नऊ लाख सोळा हज्जर नडसे एकोमप्रसास मात्र) प्रत्य वेस्त हजार मात्र) त्यासणी यो तासीख २२ स.१९०० - दु. १४०० हे पुआव भये देव 'आपकायएफएल होग वा आपकेयाएल हो प्रा पावनास सि मोत्रीक खर्ज, भारा केपात्रो ता किसतीत्रा तासक्वे पाई स्वरू मात्र) प्रायकीस्ता इच्छुक वोलीदारांनी वेचा पुर् य मुद्राक पुल्क आणि कीगोला सिस्सा मा वोती हल्य स्विकार स्यापास्त मो वोति प्रत्य संक्रमा सेवेनेता विस्ताति मे यातीक्व प्रत्य भारा भारा यो कोता निस्ताति मे यातीक्व प्रत्य संक्रम मध्ये नमूद रक्व त वादविया त्या तक्कम मध्ये नमूद स्वीता विस्ताति मी यातीका क्रत्य प्रत्य सेवे की, जर त्यांने त्यान्य या द्राया सिर्कक मान्या देवे ती, जर त्यांने त्यान्य स्वा वोत्तीय / तिल्ताक खरेदीतायाने त्यान्य क्र प्रत्य या नुकस्तानेता संदर्धात वीक्त मिळकतेत्रता सिर्कम मध्ये नक्ता तीक्त त्याने त्यान्य स्वा वोत्ताय त्ये की, जा त्यांने त्यान्य त्या देया सित्य स्वीक्त या तीत्ते त्यान्य त्या देयाया त्ये की, जा त्यांने त्यान्य क्र प्रत्या प्रत्य कानीती ठे वेवण्या स्वा वोत्ताय त्ये की, जा त्यांने त्यान्य स्वीक्त त्या देयाता स्वीक्त या तीत्र राहील्त.	एफोसमेंट ऑफ सिक्युरेटी इंटे एफएल - एचएफएल) कॉर्पोरेट हेलका माता मंदिराजवळ, ररा उत्तणे - ४००६०४/शांप क. आवारएफरल-एचएफएल जा प्रा बेक्रीच्या हलासत क्या खंठाव्या हलासत खालील कर्ज खंठाव्या हलासत खालील कर्ज खंठाव्या हलासत खालील कर्ज खंठाव्या हलासत खालील कर्ज खंठाव्या हलासत खालील कर्ज प्रत्येट १२०३, १३वा भरवा, मौ चौ. गी., सल्हें क्र. ७/२/२, 1 विवार, 'गि, सर्वे क्र. ९/विंग वी, गोटडनये कमलीशा बावा 'गोटडनये कमलीशा बावा 'गोटडनये कमलीशा बावा 'गोटडनये कमलीशा बावा 'गोरडनये कमलीशा बावा 'यालया स्वर्ग्त का रहीं वा बी, गोटडनये कमलीशा बावा 'यालया स्वर्ग्त का रहीं वा बा 'यालया क्रांति, गटक ६.५' 'शिदेवाडी तहसील - खंडाळा '१२२०२ महाराष्ट्र मारत मि 'श्र-ऑफट-२०२२ प्रत्येत्व क्र. १०७, १ता मज्ज '१२२०२ च, गीरदर्ग, बी विंग, गि दिव्याज खेल्य, द्वोरा, बॉर्टेस 'स्व-ऑफट-२०२२ 'क्यावनांद तिमिटेड' च्या नावे '१२२ तासात (इअर समायोजित अवाय्यक आहे. सर्व जमा जो वैधानिक थकवावली किंवा इत्य 'ची बोली सादर करण्यापूर्वी com/nome-loans/propen स्वेयान देशे. जिते युपा खु युद्यान वा प्रत्या प्रदाना कस् युद्धे वा ताति (इअर समायोजित जावर्यक आहे. सर्व जमा जा वैधानिक थकवावली किंवा इत्य 'ची बोली सादर करण्यापूर्वी com/nome-loans/propen स्वेयान रही. सर्व जमा जा वैधानिक थववावली किंवा इत्य 'ची बोली सादर करण्यापूर्वी com/nord प्रत्या वर्युते क रात्व्या नियम ९ उप – नियम अनुवांगिक खर्चासह वरील नम् रास व्या जआणि खर्चासह वरील नम्	ना (परिशिष्ट) सेट. अंकट, २००२ (२) टकार्यालय र्काट क्र मजाता, जिववाड, प्र २०१२, २ एवा, २९१ मं मजाता, जिववाड, प्र २०१२, २ एवा, २९१ मं जिवार्याक्ष रक्र रक्ष वा विंग, ''मान जमापित ६२.२४ वी. विंग, ''मान तेत ३२.३५ वी. तेत ३२.३५ वी. तेत ३२.३५ वी. तेत ३२.३५ वी. तेत ३२.३५ वी. तेत ३२.३५ वी. ते स्वारापर, तेत ३२.३५ वी. ते स्वारापर, ते स्वाराप्र, ते स्वारापर, ते स्वाराप्र, ते स्वारापर, ते स्वाराप्र, ते स्वार	२ ए.) (नि.ट. .१८, उद्योग विहार, फेज प्रान्ध, अवर्त्य, अंतर्गत आप तला, प्रकाश टॉकीन मा (ए.अ)) आयआयएफएल प्रिंत निम्नस्वाश्चरीकातांद्वारे सांखे तिवन्ध्या कलाम १३ फॉन निम्नस्वाश्चरीकातांद्वारे सांखे तिवन्ध्या कब्ब्रा १० - जून -२०२२ ०८ - ऑगस्ट -२०२२ गर अॉगस्ट -२०२२ ०८ - ऑगस्ट -२०२२ ०८ - ऑगस्ट -२०२२ एस सर्वास लाख अड्वार्ये हलार सात मात्र) सांखेतिक कब्बा १३ - जून -२०२२ ०५ - ऑगस्ट -२०२२ सारखेरोनीस एकुण थकवा इ. ३४,१४,०२७/- रुपर सर्वास लाख अड्वार्ये हलार सात मात्र) सांखेतिक कब्बा १३ - जून -२०२२ गर सं सर्वास लाख अड्वार्ये हलार सात मात्र) सांखेतिक कब्बा १३ - जून -२०२२ सारखेरोनीस एकुण थकवा इ. ३४,१४,०१७/- रुपर वंत्रा लाख साठ हलार न एकावल मात्र) इ. २०,२०,०१९ सारखेरोनीस एकुण थकवा इ. ३४,१४,०१७/- रुपर वंत्रा लाख साठ हलार न एकावल मात्र) इ. २०,२०,०१९ सारखेरोनीस एकुण थकवा ह. १०,६०,९५१/- रुपरे दवा लाख साठ हला ए. २०,२०,९५१/- रुपरे दवा नाख साठ हला कडे त्यांचा तपशील नॉर्ट्य वा तपशील केवायसी आ हे. जर बोली लिलावाच्या को झ. ५३१०,००,६९२१/- कराव्यडी : jitendra.gu स्यूचना याद्वारे देण्यात ये कायदान २५% आणि व ा विहित माध्यमने कराय पाति का कर, वज प्रधा, ति कायदानुसार विकण्यात ये करायदाडी : jitendra.gu स्यूचना याद्वारे देण्यात ये करायदाती विक्रि न करायदाती विक्रि न करायदाती स्वर्य र कहा रायदाती रायदाती करायदाती स्वर्य र करायदाती : जिल्हाना कर देण्यात ये करायदाती स्वर्य र करायदाती स्वर्य र करायदाती स्वर्य र करायदाती : जिल्हा करायदाती स्वर्य र करायदाती स्वर्य र कराय करायदाती स्	सा ८ (६)) आवएफएल होम फाग -IV, गुरागव - १२७ करण्यात वेईल. ख गुरा करण्यात वेईल. खेते जुराग अना तीस इसारा अना तीस इसारा अना हो (स्रये अठ्या ल कि इसारा अना की इसारा अना कि इसारा अना कि इसारा अना को इ. १.७ एर्गये एक ला तीस ह के २००२२ स. ११०० - न र २०२२२ स. ११०० - न र जाग तारा कत ते ता ह इ. १.९२० - न र के दे २०२२२ स. ११०० - न र २०.९२ के उं १९० - २२ २०२२२२ स. ११०० - न र के उं १९० - २२ २०२२२२ स. ११०० - न र के उं १९० - २२ ३०.९२२२२२२२ स. ११० -	यनात्म लिमिटेड (पूर्वी १५ (हरियाणा) आणि १५ (हरियाणा) आणि नेदा अपुसरून ढालील जेता अपुसरून ढालील जोव किंगत कर, ४, ६००/– ताख वार हवार सहाशे मात्र) (२, १, ००/– ताख वार हवार सहाशे मात्र) (२, १, ००/– वा एक्सप्ट हवार मात्र) (२, १, ००/– वा एक्सप्ट हवार मात्र) (२, १, ००/– वा वा एहरेस (इअर) (२, १, ००/– वा वा एर्ट्स (इअर) (२, १, ००/– वा वा एर्ट्स (इअर) (२, १, ००/– वा वा एर्ट्स (इअर) मात्र) (२, १, ००/– वा वा एर्ट्स (इअर) (२, १२०/– वा प्रदे देम ताख जात तीस मात्र) (२, १२०/– हवार देम के मात्र) व्र, १२०/– हवार देस राज्र) (२, १२०/– हवार देस राज्र) वे वे प्रदे देम ताख हवार देस उप्र का कंट, लॉगईन आयडी तह त्यांचे निविदा प्रपन्न अंतिम ५ सिन्दिरोमध्ये ७५.५% तारण धनकोंनी तीशी संबंधित सर्व कर शत वि वा वे बसाईट टे ट्रे टेल्पलाईन नाब्र दा सा संपर्क कर शकतात. वा यह कर शकतात.

<u> </u>	<u>^</u>		
साक	तिक कब्जा सूचना		
🔗 शाखा कार्याल	ग्यः आयसीआयसीआय बॅंक लि., कार्यालय	1 क्रमांक २०१-बी, २रा मजला, रोड व्र	ह. १, प्लॉट
ficici Bank मायाल का याल का याल का याल का याल	यफाय आयटी पार्क, वागळे इंडस्ट्रीयल ईस्टे	ट, ठाणे, महाराष्ट्र- ४००६०४.	
ज्याअर्थी,			
निम्नस्वाक्षरीकारांनी आयसीआयसीआय जॅंक लिमिटेडचे प्राधिवृ			
एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि क			
केलेल्या अधिकाराचा वापर करुन सदर सूचना प्राप्त झाल्याच्या त			
(दीवाण हाऊसिंग फायनान्स लि. द्वारे आयसीआयसीआय बँकेला ते			झालेल्या क
कराराला अनुसरून गृहकर्ज सुविधा मंजूर करण्याच्या संदर्भात तारण			
कर्जदारांनी सदरहू रक्कम चुकती करण्यास कसूर केलेली आहे म्हणू	न कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना	याद्वारे देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीक	ारांनी खालील
नमूद तारखेरोजीस सदरहू अधिनियमाच्या कलम १३(४) सहवाच			
खालील वर्णिलेल्या मिळकतीचा सांकेतिक कब्जा घेतलेला आहे			
मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करु नये आणि सदरहू मिळकतीच्य	म देवघेवीचा कोणताही व्यवहार हा आयसीआ	यसीआय बँक लिमिटेडच्या प्रभाराच्याः	अधीन राहील
अ. कर्जदाराचे नाव/कर्ज खाते क्रमांक (डीएचएफएल	मिळकतीचे वर्णन/	मागणी सूचनेची तारीख/मागणी	शाखेचे
क्र. ओल्ड लॅन आणि आयसीआयसीआय न्यु लॅन)	सांकेतिक कब्जाची तारीख	सूचनेतील रक्कम (रु.)	नाव
१. भरत एल भरले आणि संगीता भरत भोसले -	फ्लॅट क्र. ४०५, ४था मजला, प्लॉट क्र.	११ एप्रिल, २०२२	ठाणे
क्युझेडटीएनई००००५०४०५२१ (डीएचएफएल ओल्ड	१५, मंदार अपार्टमेंट, सेक्टर २३,	रु. ११,५७,४२८.००/-	
लॅन-०४५००००७५९३ आणि आयसीआयसीआय न्यू	कुमकुम पार्कजवळ, महाराष्ट्र नवी मुंबई -		
लॅन-क्युझेडटीएनई००००५०४०५२१)			
	ारे ३० दिवसांची सूचना देण्यात येत आहे, अ	ान्यथा सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट)	रुल्स, २००ः
च्या नियम ८ आणि ९ अंतर्गत तरतुर्दीनुसार सदर सूचना प्रसिध्दी	तारखेपासून ३० दिवसांच्या समाप्तीनंतर गह	ाण मिळकतीची विक्री करण्यात येईल.	
दिनांक : ऑगस्ट १२, २०२२		प्राधिक	त अधिकार्र
ठिकाण: ठाणे		आवसीआवसीआव ब	ाँक लिमिटेर
<u></u>			
SHREE S	TEEL WIRE R	OPES ITD	
M ABIASTI TA		VIEV EID.	
6 STATE & CIN: L45202M	H1992PLC067466		

SR.		QU	ARTER END	ED	YEAR ENDE
NO.	PARTICULARS	30.06.2022 (Unaudited)	31.03.2022 (Audited)	30.06.2021 (Unaudited)	31.03.2022 (Audited)
1	Revenue from operations:	460.33	750.83	253.82	1,806.78
2	Expenses:	465.59	705.03	269.39	1,780.99
3	Profit / (Loss) before exceptional and extraordinary items and tax (1-2)	(5.26)	45.80	(15.57)	25.79
4	Profit before tax	(5.26)	45.80	(15.57)	25.79
5	Profit (Loss) After Tax	(5.25)	43.15	(12.18)	26.67
6	Total Other Comprehensive Income / (Loss)	3.47	(7.26)	3.20	2.47
7	Total Comprehensive Income / (Loss)	(1.78)	35.89	(8.98)	29.14
8	Paid-up equity share capital (face value- Rs.10/-)	331.15	331.15	331.15	331.15
9	EPS per share of Rs.10/- (for the perios-not annualised) (1) Basic (2) Diluted	(0.16) (0.16)	1.30 1.30	(0.37) (0.37)	0.81 0.81

कर्जदार/ सह-कर्जदार/ हमीदार	माराणी सूचना तारीख आणि रक्कम	स्थावर मिळकत/ तारण मत्तेचे वर्णन		5 कब्जाची तारीख	राखीव किंमत
१. श्री. गंगेशकुमार विश्वकर्मा २. सौ. राज कुमारी देवी ३. विश्वकर्मा एंटप्पायझेस	२१ –फेद्रु .–२०२२ रु. ३८,०४,०४०/– (रुपये अडतीस लाख चार हजार चाळीस मात्र)	निवास'', पिसोळी, पुणे, ४११०६०, महाराष्ट्र,	-30	-जून-२०२२ ऑगस्ट-२०२२ स एकूण थकबाकी	रु. ३३,०४,६००/ – (रुपये तेहतीस लाख चार हजार सहाशे मात्र)
(प्रॉस्पेक्ट क्र. ९४४८२९)	बोली वाढीव रक्कम	भारत मिळकीचे सर्व ते भाग आणि विभाग		३१८/ – (रुपये छत्तीस	इसारा अनामत रक्कम (इअर)
	रु. ४०,०००/- (रुपय चाळीस हजार मात्र)		लाख ब्याए	शी हजार तीनशे अठरा मात्र)	रु. ३,३०,४६०/- (रुपये तीन लाख तीस हजार चारशे साठ मात्र)
१. श्री. पीयूष हरिचंद गुप्ता २. बूम फॅशन	१९-मार्च-२०२२ रु. २५,३१,३०५/-	पलॉट क्र. १०६, क्षेत्र मोजमापित ३९.३५ चौ. मीटर, मजला क्र. १, बिंग बी, इमारत क्र. ९,		कतिक कब्जा -जून-२०२२	रु. १८,६१,०००/- (रुपये अठरा लाख एकसष्ट हजार मात्र
३. सौ. रुचिका पीयूष गुप्ता (प्रॉस्पेक्ट क्र.	(रुपये पंचवीस लाख एकतीस हजार तीनशे पाच मात्र)	गोल्डनये कमलीशा बाबा रोड, सातपाटी शिरगाव, पालघर प. जि. ठाणे महाराष्ट्र,		ऑगस्ट-२०२२ स एकूण थकबाकी	इसारा अनामत रक्कम (इअर)
आयएल१०११९३२०)	बोली वाढीव रक्षम रु. २५,०००/-	४०१४०५ मिळकीचे सर्व ते भाग आणि विभाग 		६,८८,००७/ – सि लाख अङ्ठ्याऐंशी	रु. १,८६,१००/ – (रुपये एक लाख शहाऐंशी हजार एकश्रं
१. श्री. तानाजी रामचंद्र शेलार	(रुपये पंचवीस हजार मात्र) ०६-डिसॅ-२०२१	पलॉट क्र. २०५, मोजमापित ८५२ चौ. फू, एफ		ार सात मात्र) फेतिक कब्जा	मात्र) क. २३,००,३००/-
२. आक्रीमा एंटरप्रायझेस ३. सौ. दमयंती तानाजी शेलार	रु. ३२,२२,२२१/ - (रुपये बत्तीस लाख बाबीस हजार)	विंग, दुसऱ्या मजला, स्नेहंगन म्हणून ओळखल्या जाणार्या इमारतीत, गट क्र. ६५ पी + ६९ पी गाव	१३	-जून-२०२२	(रुपये तेवीस लाख तीनशे मात्र)
(प्रॉस्पेक्ट क्र. आयएल१००९७९१८)	(,	शिंदेवाडी तहसील - खंडाळा जिल्हा- सातारा ४१२८०२ महाराष्ट्र भारत मिळकतीचे ते सर्व भाग		ऑगस्ट-२०२२ स एकूण थकबाकी	इसारा अनामत रक्कम (इअर)
	बोली वाढीव रक्कम रु. २५,०००/- (रुपये पंचवीस हजार मात्र)	आणि विभाग.	(रुपये चोती	४,६४,०१७/- स लाख चौसष्ट हजार ततरा मात्र)	रु. २,३०,०३०/ – (रुपये दोन लाख तीस हजार तीस मात्र)
मालमत्तेची	्रियस प्रयोग हुआर मात्र) तपासणीची तारीख	इअर शेवटची तारीख			ाची तारीख/वेळ
	२२ स. ११०० – दु. १४००	२६-ऑगस्ट-२०२२, ५ वा. पासून			२ स. ११०० - दु.१३००
१. सौ. गीता सुभाष भोसले २. श्री. सागर सुभाष भोसले	१०-मार्च-२०२२ रु. ९,१६,९४९/ - (रुपये नऊ लाख	फ्लॉट क्र. १०७, १ला मजला, मोजमापित १६.०९ चौ. मीटर्स, बी बिंग, दिव्य ज्योती-डी,		ोतिक कब्जा -जून-२०२२	रु. ६,७९,२००/ – (रुपये सहा लाख एकोणऐंशी हजार दोनशे मात्र)
(प्रॉस्पेक्ट क्र. ८३३८६१ व ९१८३०१)	सोळा हजार नऊशे एकोणपत्रास मात्र)	दिव्यराज व्हॅल्यू होम्स, बोईसर पश्चिम, पालघर, ४०१५०१, महाराष्ट्र, भारत मिळकतीचे ते सर्व भाग आणि बिभाग.	०४-ऑगस्ट-२०२२ तारखेरोजीस एकूण थकबाकी		इसारा अनामत रक्कम (इअर)
	बोली वाढीव रक्कम रु. २०,०००/-			०,६०,९५१/– नाख साठ हजार नऊशे	रु. ६७,९२०/ – (रुपये सदुसघ्ट हजार नऊशे वीस मात्र
					1 3 1
	(रूपये बीस हजार मात्र)		ত হ	कावज्ञ मात्र)	-
२४-ऑगस्ट-२०२२ प्रदानाचे माध्यमः सर्व प्रदान हे	गसणीची तारीख स.१९०० - दु. १४०० हे गुरुग्राम येथे देव 'आयआवएफएल ह	डुअर शेवटची तारीख २६–ऑगस्ट−२०२२, ५ वा. पासून गेम फावनान्स लिमिटेड' च्या नावे डिमांड डाफ्ट द्वां लि., बी) बॅकेचे नावः स्टॅण्डई चार्टर्ड बॅक लि., स्	रे किंवा आरटी	कावन्न मात्र) ई–ति ३०–ऑगस्ट जीएस/एनईएफटी मार्फत	नेलावाची तारीख/वेळ -२०२२ स. १९०० - दु.१३०० करणे आवश्यक आहे. खात्याचा तपशी
२४ -ऑगस्ट-२०२२ प्रदानाचे माध्यम : सर्व प्रदान हं खालीलप्रमाणे: ए) खात्याचे ना किंवा पेमेंट लिंक: https://qu १. ई-लिलावात सहभागी हं	समणीची तारीख स. ११०० - दु. १४०० हे सुरुप्राम वेथे देव 'आयआवएफएल ह व : आवआवएफएल होम फावनान्स iickpay.iifffinance.com. रोण्याकरिता इच्छुक बोलीदारांनी सेवा	२६-ऑगस्ट-२०२२, ५ वा. पासून गेम फायनान्स लिमिटेड' च्या नाले हिमांड ड्रापट द्वां लि., बी) बॅकेचे नायः स्टॅण्डर्ड चार्टर्ड बॅक लि., स अटी आणि शर्ती:– पुरवठादार https://www.bankeauctions.c	रे किंवा आरटी ती) खाते क्र. om कडे त्यांच	कावज्ञ मात्र) ई-ति ३०-ऑगस्ट जीएस/एनईएफटी मार्फत प्र३१०५०६६२९४, डी) वा तपशील नोंदविणे अ	नेलावाची तासिख/वेळ – २०२२ स. ११०० – दु.१३०० करणे आवश्यक आहे. खालाचा तपशी आयएफएससी कोड : SCBL00360/ गाणि लॉगईन अकाऊंट, लॉगईन आयर
२४-ऑगस्ट-२०२२ प्रदानाचे माध्यम : सर्व प्रदान हे खालीलप्रमाणे: ए) खात्याचे ना किंया पेमेंट लिंक: https://qu १. ई-लिलाचात सहमागी ही आणि पासवर्ड तयार कम पाठविणे /सादर करणे अ २. चोलीदारांनी रकाना चोल केल्यार, समाप्रीचा चेक ३. यशस्वी चोलीदारांनी एउ ३. यशस्वी चोलीदारांनी एउ	समणीची तासीख स. १९०० - दु. १४०० १ गुरुप्राम थेवे देव 'आवआवएफएल हे ब : आदआवएफएल होम फावनान्स lickpay.iifffinance.com. दोण्याकरिता इच्छुक बोलीदा णे आवश्यक आहे. त वाहवीज्याची रक्कम मध्ये नमूद र व आपोआप ५ मिनेटांकरतात विस्तापि नो यांनी बोली मुल्य स्विकारत्यापास्	२६-ऑगस्ट-२०२२, ५ वा. पासूत गेम फायनास्ट लिपिटेड' च्या नते दिमांड ड्रास्ट द्वां लि., बी) वेंकेचे नाव: स्टॅण्डर्ड चार्टर्ड वेंक लि., स <u>अटी आणि शर्ती:-</u> पुरवठादार https://www.bankeauctions.c रानी वरील नसूद शाखा कार्यालयात इअरसाठी प्र कमेच्या पटीत त्यांचे प्रस्ताव चाढविणे आवश्यक	रे किंवा आरटी गे) खाते क्र. om कडे त्यांच दानाचा तपर्श दानाचा तपर्श : आहे. जर बं ली रकमेच्या	कावत्र मात्र) <u>ई-ति</u> ३०-ऑगस्ट जीएस/एनईएफटी मार्फत जीएस/एनईएफटी मार्फत जीएस/एनईएफटी वा तपशील नेंदविभे अ ल केवायसी आणि पं ोली लिलावाच्या सम २५% आणि बोली र	तलावाची नारीख/वेळ - २०२२ स. ११०० - वु.१३०० करणे आवएफएसरी कोड : scBL00360 आयएफएसरी कोड : scBL00360 गणि लॉगईन अकाऊंट, लॉगईन आयर कार्डच्या प्रतींसह त्यांचे निवित प्रप फ्रीच्या वेळेच्या अंतिम ५ मिनिटांमध कमेच्या वर्वरित ७५% तारण धनकों
२४-ऑगस्ट-२०२२ प्रदानाचे माध्यम : सर्व प्रदान हे खालीलप्रमाणे: ए) खाखाचो ना किंया पेमेंट लिंक: https://qu १. ई-लिलाचात सहमागी हं आणि पासलई तयार क पाठविणे/सादर करणे अ २. बोलदीदारांनी रकाना बोल केल्यास, समाप्तीचा बेळ ३. यशस्वी बोलदीदारांनी एउ बिक्री निश्चित केल्याच्य ७. खरेदीदारांने सेस, प्रयोज	समणीची तासीख स. १९०० - दु. १४०० हे गुरुयाम वेथे देव 'आवआवएफएल हे ब : आदआवएफएल होम फावनास्स isckpay.iifffinance.com. रोण्याकरिता इच्छुक बोलीदा पोण आवश्यक आहे. देविययाची रक्कम मध्ये नमूद र आगोआप ५ मिंदिनंकरीता दिल्लागि नो यांनी बोली मुल्य स्विकारल्यापास् ना तारखेपासून १५ दिवसांत जमा कर य मुद्रांक शुल्क आणि कोणतीही जन मंत्रिक छर्व, प्रभार मरायचे आहेत.	२६-ऑगस्ट-२०२२, ५ वा. पासून तेम फायनात्स लिमिटेड' च्या नावे दिमांड ड्रास्ट द्वां लि., बी) बॅंकेचे नावः स्टॅण्डर्ड चार्टर्ड बॅंक लि., स <u>अटी आणि शर्ती:-</u> पुखठादार https://www.bankeauctions.c रांनी वरील नमूद शाखा कार्यालयात इअरसाठी प्र कमेच्या पटीत त्यांचे प्रस्ताव चाढविणे आवश्यक त होईल. त २४ वासात (इअर समायोजित केल्यानंतर) बो गे आवश्यक आहे. सर्व जमा आणि प्रदान हे प्रदान य वैधानिक थकबाकी किंवा इतर थकबाकी जसे	रे किंवा आरटी गे) खाते क्र. गे) खाते क्र. दानाचा तपर्श ली रकमेच्या ताच्या विहित की पालिका	कावत्र मात्र) <u>इं-ति</u> ३०-ऑगस्ट जीएस/एनईएफटी मार्फ्स जीएस/एनईएफटी मार्फ्स जीएस/एनईएफटी मार्फ् वा तपशील नेंद्रविभे अ ल केवायसी आणि में लेली लिलावाच्या सम नेली लिलावाच्या सम र4% आणि बोली र माप्य्यमाने करायचे आ	रतावाची तारीख/बेळ - २०२२ स. ११०० - दु.१३०० करणे आवरणकएससी कोड : scBL00360/ आवएकएससी कोड : scBL00360/ न कार्डच्या प्रतीसह त्यांचे निविदा प्रप सोच्या वेळेच्या अंतिम ५ मिनिटांमध् कमेच्या उर्वसित ७५% तारण धनकों- हे. न आणि मिळकतीशी संबंधित सर्व व
२४-ऑगस्ट-२०२२ प्रदानाचे माध्यम : सर्व प्रदान मं खालीलप्रमाणे: ए) खात्याचे ना किंवा पेमेंट लिंक: https://qu १. ई-लिलावात सहभागी हं आणि पासवर्ड तयार कन पाठविगे/ सादर करणो अ २. बोलीदारांनी रकाना बोल केल्यास, समाप्तीचा वेळ ३. याशस्वी बोलीदारांनी एउ विक्री निस्थित केल्याच्य (). बोलीदारांने संस, प्रयोज्ञ आणि दसासह इतर अवुष ५. बोलीदारांने ई-लिलाव https://bankauctii ६. तपशील, मदत प्रक्रिया व @7291981124/25/2 ७. बरील सदर कर्जवारांग । कोणत्याही परिस्थितीत 1	समणीची तासीख स. ११०० - दु. १४०० १ राज्या येथे देव 'आवआवएफल ह व : आवआवएफएल होम फावनान्स lickpay.ifffinance.com. lickpay.ifffinance.com. गेण्याकरिता इच्छुक बोलीदारांनी सेवा णे आवश्यक आहे. इच्छुक बोलीदा ती वाढविण्याची रक्कम मध्ये नमूद र आपोआप ५ मिनिटांकरीता विस्तागि नी वाढविण्याची रक्कम मध्ये नमूद र आपोआप ५ मिनिटांकरीता विस्तागि नी वातखेपायून १५ दिवसांत जमा कर्प व मुद्रांक शुल्क आणि कोणतीही अन गिगिक छर्च, प्रभार भरायचे आहेत. विश्वम्री प्रक्रियेत पान घेण्यासाठी त् जिड्ड जाणि https://www.ii/ आणि ई-लिलावाबसील जॉनलाईन प्र 6 वर्याना मिळकतीशी संबंधित चौच दिवसांत प्रत्यक्ष कज्ञा घेतेवेळी तास	२६-ऑगस्ट-२०२२, ५ वा. पासूत तेम फावनास लिपिटेड' च्या गते दिमांड इाएट द्वा ति., बी) बेंकेचे नाव: स्टॅण्डर्ड चार्टर्ड बॅंक लि., स <u>अटी आणि शर्तां:-</u> पुरावठादार https://www.bankeauctions.c रांनी वरील नम्दूद शाखा कार्यालयात इअरसाठी प्र कनेच्या पटीत त्यांचे प्रस्ताव चाढविणे आवश्यक त होईल. न २४ तासात (इअर समायोजित केल्यानंतर) बो ने आवश्यक आहे. सर्व जमा आणि प्रदान हे प्रत्न य वैधानिक थकवाकी किंवा इतर थकवाकी जसे यांची बोली सादर करण्यापूर्वी लिलाव विक्री : 1.com/home-loans/properties-for-auct शिक्षणाकरिता बोलीतार सेवा पुरावठादार ई-मेल उत्शीसाठी श्री. नितेंद्र पुास @ 5372258003, इं ण मरोमध्ये असलेल्या घरगुती बस्तु घेवून जाण्याय राहणार नाही.	रे किंवा आरटी ते) खाते क्र. om कडे त्यां दानाचा तपर्श ली रकमेच्या ताच्या विहित की पालिका आयडी : sug प्रेमेल आयडी प्रांची सूचना य	कावत्र मात्र) \$अंगिस्ट \$0अंगिस्ट जीएस(एनईएफरी, जीएस(एनईएफरी, वा तपशील नोंट्रविणे अ त्वा तपशील नोंट्रविणे अ कर, वी ज प्रमार, जमी व अर्जाच्या तपशीलत अर्जाच्या तपशीलत अर्जाच्या तपशीलत कर, वी ज प्रमार, जमी व अर्जाच्या तपशीलत कर, वी ज प्रमार, जमी त्वा तपशिलत कर, वी ज प्रमार, जमी व अर्जाच्या तपशिलत कर, वी ज प्रमार, जमी त्वा तपशिलत कर, वी ज प्रमार, जमी कर्जाच्या तपशिलत कर, वी ज प्रमार, जमी कर्जाच्या तपशिलत कर्जाच्या तपशिलत क्रा तप्र तप्र तप्र तप्र तप्र तप्र तप्र तप्र	रातावाची तारीख/बेळ – २०२२ स. ११०० – दु.१३०० कणे आवश्यक आहे. खावाचा तपशी आयएफएससी कोंड : SCBL00360/ पापि लॉगईन अकाऊंट, लॉगईन आयर न कार्डच्या प्रतीसह त्यांचे निविदा प्रप कोच्या वेळेच्या अंतिम ५ मिनिटांमध कमेच्या उर्वरित ७५% तारण धनकोंन् हे. न आणि मिळकतीशी संबंधित सर्व क रास अटी आणि शर्तीकरेता वेबसाई ions.com सपोर्ट हेल्पलाईन नंबर @iil.com यांना संपर्क करू शकतात अन्यथा आयआयएफएल-एचएफए
२४-ऑगस्ट-२०२२ प्रदानाचे माध्यम : सर्व प्रदान मं खालीलप्रमाणे: ए) खात्याचे ना किंवा पेमेंट लिंक: https://qu १. ई-लिलावात सहमागी हं आणि पासवर्ड तयार कन पाठविणे/सादर करणे अ २. बोलीदारांनी रकाना बोल केल्यास, समाप्तीचा वेळ त्रेय यास्त्वी बोलीदारांनी एउ विक्री निदिषत केल्याच्य (. बोलीदारांने स्टेनलिगव https://bankaucti ६. तपशील, मदत प्रक्रिया व @7291981124/25/2 ७. बरील सदर कर्जदारांना धाढ्रो स् ९. चुडे कर्जदरांना धाढ्रो स् २. चुडे कर्जदरांना धाढ्रो स् २. चरील सदर वर्जव या जा करणत वेढेल या जा काणत वेढेल का १०. एओ यांनी कोणतेही का	समणीची तासीख स.१९०० - दु. १४०० हे गुरुयाम येवे देव' आवआवएफएल हे हे गुरुयाम येवे देव' आवआवएफएल हे हे गुरुयाम येवे देव' आवआवएफएल हो दोण्याकरिता इच्छुक बोलीदा रोण्याकरिता इच्छुक बोलीदा गे याकरिता इच्छुक बोलीदा गे याकरिता इच्छुक बोलीदा गे याकरियक आहे. इच्छुक बोलीदा गे याकरिया राकरिया स्वित्ता विस्तानि रो वाइविण्याची रक्कम मध्ये नमूद र यान्याकर प्रतिनिद्धांकरता विस्तानि रो यांनी बोली मुल्य स्विकारत्यागम् ता याखेपासून १५ दिवसांत जमा करु य युद्रांक शुल्क आणि कोणतीरी जन् य युद्रांक शुल्क आणि कोणतीरी जन्म त्रायोज भारि ५६ दिलाकास्त्रे आरेजि त्रादेखी प्रक्रियेत भाग घेण्यासाठी त ठाफा उंटीला विद्रार्थ कब्जा घेतेचेळी तम हाव देण्यान येवे की, जर त्यांनी स्वर स्वी बोलीदार/जिलावाच्या अटी फएच्या एओचा निर्णय अंतिम राहील	२६-ऑगस्ट-२०२२, ५ घा. पासून तेम फाबनात्म लिपिटेड' च्या नाते डिगांड ड्राग्ट द्वां लि., बी) बॅंकेचे नाव: स्टॅण्डर्ड चार्टर्ड बॅंक लि., स <u>अटी आणि शर्तां:-</u> पुरावडादार https://www.bankeauctions.c रंगी वरील नम्दूर शाखा कार्यालयात इअरसाठी प्र कमेच्या पटीत त्यांचे प्रस्ताव चाढविणे आवश्यक त होईल. त २४ तासात (इअर समायोजित केल्यानंतर) बो ने आवश्यक आहे. सर्व जमा आणि प्रदान हे प्रदान त रोडांली सादर करण्यापूर्वी लिलाव विक्री श्वांची बोली सादर करण्यापूर्वी लिलाव विक्री यांची बोली सादर करण्यापूर्वी लिलाव विक्री श्वांची बोली सादर करण्यापूर्वी लिलाव विक्री श्वांची बोली सादर करण्यापूर्वी लिलाव विक्री यांची बोली सादर करण्यापूर्वी लिलाव विक्री यांची बोली सादर करण्यापूर्वी तिलंदा पुरान छोग्यास कर्युर वाप्र क्रि ने स्वर व कोण्याही टण्प्यावर प्रदानात कसूर केली तर वरील सदर ब कोण्याही टण्प्यावर प्रदानात कसूर केली तर वर्यल विक्री रा थेईल.	रे किंवा आरती तो) खाते क्र. om कडे त्यांन दानाचा तपर्श दानाचा तपर्श की पालिका आणि लिलाग आणि लिलाग की पालिका आणि हिल्ला की पालिका आगदी : sug पित आयडी प्राद्ध प्राद्ध प्राद्ध प्राद्ध प्राद्ध प्राद्ध प्राद्ध प्राद्ध प्रात् किंत प्राद्ध प्रात् किंत किंत प्रात् किंत प्रात् किंत प्रात् किंत प्रात् किंत प्रात् किंत	कावत्र मात्र) <u>\$-न</u> <u>३ऑगस्ट</u> जीएस/एनईएफटी मार्फ्ल्शने मार्फ्ल जीएस/एनईएफटी मार्फ्ल्श जीएस/एनईएफटी मार्फ्ल वा तपशील नोंदविभे अ ल केवायसी आणि में ले केवायसी आणि में ले केवायसी आणि में ले केवायसी आणि में ले केवायसी अगि में ले केवायसी अगि में सार विकण्या तपशिल्ल : jitendra.guptaf ाढ्रोर देण्यात येत आहे. सार विकण्यात येतील. ये देवला आहे. निविदा	रेतावाची तारीख/वेळ -२०२२ स. ११०० - दु.१३०० करणे आवरफल्ससी कोंड : SCBL00360/ आवएफल्ससी कोंड : SCBL00360/ नाणि लॉगईन अकाऊंट, लॉगईन आयर न कार्डच्या प्रतींसह त्यांचे निविदा प्रप कोच्या उर्वरित ७५% तारण धनकों- हे. न आणि मिळकतीशी संबंधित सर्व कार अटी आणि शर्तीकरिता वेबसाई रेत आहे. ions.com सपोर्ट हेल्पलाईन नंबर @iff.com यांना संपर्क करू शकतात अन्यथा आयआयएफएल-एचएफए जमा केलेली रक्कम (इअर समाविष्टीत /लिलावामध्ये कोणताही वाद झाल्या
२४-ऑगस्ट-२०२२ प्रदानाचे प्राख्या : सर्व प्रदान में खालीलप्रमाणे: ए) खाल्याचे ना किंवा पेसेंट लिंक: https://qu र. ई-लिलाचात सहभागी हे आणि पासवर्ड तयार कम पाठविणे/ सादर करणे क केल्यास, समाप्तीचा बेळ ३. बोलीदारांनी रकाना बोल केल्यास, समाप्तीचा बेळ ३. वारेलदारांनी रकाना बोल केल्यास, समाप्तीचा बेळ ३. यारक्ली बोलीदारांनी एक विक्री निश्चित केल्याच्य दिक्री निश्चित केल्याच्य 4. बोलीदारांना से इ-लिलाच https://bankeauctic इ. वाशील, मदत प्रक्रिया : @7291981142/52/ 9. बरील सदर कर्जदारांना (. चुढे कर्जदारांना याद्वारे सु 9. बरील सदर कर्जदारांना (. चुढे कर्जदारांना याद्वारे सु 9. बरील सदर कर्जदारांना (9. एओ यांनी कोणवेही का 9. आवआयाएफएल - एचए	समणीची तारीख स.११०० - दु. १४०० हे गुरुप्राय थेवे देव 'आवआवएफएल हे हे गुरुप्राय थेवे देव 'आवआवएफएल हे हे गुरुप्राय थेवे देव 'आवआवएफएल हे ब 'आवश्यवर (क्राय हे 'आवआवएफएल हे क 'आवश्यवर का रहे क्रिस्ट का ने देवियाची रककम मध्ये नुमूद र 1 वाढविययाची रककम राज्य कार्गाती विक्री प्रक्रियेत भाग घेय्यासाठी त विक्री प्रक्रियेत भाग घेययासाठी त का देवसात करवाकीश संबंधित चौव 5 दिनसात प्रत्यक्ष कब्जा घेवेतेळी तार मिळककत पुन्हा विक्रीसाठी ठवण्या वा देएयात श्रेत्व किसिसाठी ठवण्या पत्किसी ऑक्ट, २००२ व्या तारखेपूर्ची तारखेपर्यंत व्याज आीं	२६-ऑगस्ट-२०२२, ५ वा. पासून तेम फाबनास लिपिटेड' च्या गते दिमांड ड्रास्ट द्वा लि., बी) बॅंकेचे नाव: स्टेंण्डर्ड चार्टर्ड बॅंक लि., ह <u>अटी आणि शर्तां:-</u> पुरावठादार https://www.bankeauctions.c रांनी वरील नम्दूर शाखा कार्यालयात इअरसाठी प्र कनेच्या पटीत त्यांचे प्रस्ताव चाढविणे आवश्यक त होईल. न २४ तासात (इअर समायोजित केल्यानंतर) बो ने आवश्यक आहे. सर्व जमा आणि प्रदान हे प्रदा य वैधानिक थकवाकी किंवा इतर थकवाकी जसे यांची बोली सादर करण्यापूर्वी लिलाव विक्री : 1 अवाश्यक आहे. सर्व जमा आणि प्रदान हे प्रदा य वैधानिक थकवाकी किंवा इतर थकवाकी जसे यांची बोली सादर करण्यापूर्वी लिलाव विक्री : त्रशासाठी श्री. जितेंनु प्राप्त @ 9372258003, ई ण मतेमध्ये असलेल्या घरगुती वस्तु घेवून जाण्यार राक्षण कार्ती. वस्तु घेवून् जाण्यास कस्तूर केली तर वतेल सदर इ होपाराठी वट्याण प्रयाता कस्तू केली तर वर्त्व को योर्डाल.	रे किंवा आरती तो) खाते क्र. am कडे त्यां दानाचा तपशी ली रकमेच्या तच्या विहित की पालिका आयही : sug मेल आयही पालिका आयही : sug मेल आयही साठी सूचना य सर् करण्याताठी र	कावत्र मात्र) <u>\$-न</u> <u>३ऑगस्ट</u> जीएस/एनईएफटी मार्फल् जीएस/एनईएफटी मार्फल जीएस/एनईएफटी मार्फ् जीएस/एनईएफटी मार्फ् वा तपशील नेंदविभे अ ल केवायसी आणि में लेली लिलावाच्या सम नेली लिलावाच्या सम सार विकण्यात येतील. येदेल आणि आहे. निविदा गंची विफ्री सूचन-	तत्वावाची तारीख/बेळ -२०२२ स. ११०० - दु.१३०० करणे आवरूकस आहे. खात्वाचा ताशी आवर्फक्स्सी कोड : SCBL00360/ प्राणि लॉगईन अकऊंट, लॉगईन आया न कार्डच्या प्रतींसह त्यांचे निविदा प्रप कोच्या उर्वसित ७५% तारण धनकों- हे. न आणि मिळकतीशी संबंधित सर्व कमेच्या उर्वसित ७५% तारण धनकों- हे. न आणि मिळकतीशी संबंधित सर्व कार अटी आणि शर्तीकसिता चेबसाई तेत आहे. ions.com सपोर्ट हेल्पलाईन नंबर अन्यथा आयआयएफएल -एचएफए जमा केलोली राक्रम (इअर समाविष्टीत /लिलावामध्ये कोणताही वाद झाल्या

सिक्युरीटी इंटरेस्ट अधिनियम, २००२ (सिक्युरीटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियमावली, २००२ च्या	झाले.
अधिनियम सहवाचता नियम ३ (१) अन्वये यानंतर उल्लेखावे) याच्या कलम १३(२) अन्वये	सोसायटी याद्वारे
प्रति,	मिळकतीमधील मयत
१) मेसर्स टोटो प्रिस्ट्रेसिंग सिस्टिम	हितसंबंधाचे हस्तांतर ह
त्यांच्या भागीदारांद्वारे प्रतिनिधित्व	किंवा इतर दावेदार/आ
फ्लॅट क्र. बी१, द बोरीवली नीलकमल सीएचएस लि., ३ए, प्रेमजी नगर सोसायटी, रोड क्र. १०, दौलत	आक्षेप घेणारे यांच्य
नगर, बोरीवली पूर्व, ठाणे, महाराष्ट्र - ४०००६६	असल्यास ते सदर र
२) सौ. संध्या रमेश शाह	दिवसात सोसायटीच्य
६०२, ए विंग, श्री मांगरिश सीएचएसएल, शिंपोडी रोड, टेलिफोन एक्स्चेंज, बोरीवली पश्चिम, मुंबई -	मयत सभासदाच्या
800082	हस्तांतरणासाठी ल
३) श्री. श्याम कुमार राय ऊर्फ श्याम दलिचंद राय	दाव्या/आक्षेपांच्या पुष
ए-७-२४, ब्रॉडने अन्हेन्यू सीएचएसएल, शांती पार्क, विनोबा भाने मार्ग, शिवपूजा मंदिराजवळ, मीरा रोड	अन्य पुराव्यांच्या प्र
पूर्व, मीरा भाईंदर, महाराष्ट्र ४०११०७	दिलेल्या मुदतीत जर द
येथे देखील- पलॅट क्र. २००३, २० वा मजला, इमारत क्र. ३, टाईप ई१, पूनम इस्टेट क्लस्टर क्र. खख,	तर् सोसायटीच्या ः
पेणखरपाडा गाव, मीरा रोड - ४०११०७	दिलेल्या मा
४) सौ. चंद्रकिरण डी. राय	भांडवल/मिळकतीमर्ध
ए-७-२४, ब्रॉडवे अव्हेन्यू सीएचएसएल, शांती पार्क, विनोबा भावे मार्ग, शिवपूजा मंदिराजवळ, मीरा रोड	हितसंबंधाचे हस्तांतर असेल. ज
पूर्व, मीरा भाईंदर, महाराष्ट्र ४०११०७	
येथे देखील– फ्लॅट क्र. २००३, २० वा मजला, इमारत क्र. ३, टाईप ई१, पूनम इस्टेट क्लस्टर क्र. ॥,	भांडवल/मिळकतीमर्ध आणि हितसंबंधाच
पेणखरपाडा गाव, मीरा रोड - ४०११०७	जाणि हितसंबधाय्य दावे/आक्षेप सोसायटी
क्र. १ ते ३ तुमच्यापैकी मुख्य कर्जदार आणि क्र. ४ तुमच्यापैकी हमीदार म्हणून, द साऊथ इंडियन बँक	दाव/ आवप सांसायटा उपविधीतील तरत्दीनुस्
लिमिटेड, ज्यांचे नोंदणीकृत कार्यालय एसआयबी हाऊँस, टी बी रोड, त्रिसूर, केरळ येथे आणि त्यांच्या	ज्यावयातील तरतुदानुर करेल. सोसायटीच्या
विभागीय कार्यालयापैकी एक मुंबई येथे - ८०४, परिणी क्रिसेंझो, जी ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा	दावेदार/आक्षेपकांद्वारे
(पूर्व), मुंबई, पिन-४०००५१ आणि त्यांच्या शाखांपैकी एक वसई येथे - हाऊस क्र. १६८८, सनातन	कार्यालय/सोसायटीचे
हाऊस, गोखिवरे नाका, वसई पूर्व, गोखिवरे पी.ओ. ठाणे, महाराष्ट्र - ४०१२०८ यांच्याकडून याखाली	१०.०० ते द्. ३.०
परिशिष्ट मत्ताद्वारे तारण असणारी (यानंतर तारण मत्ता उल्लेखावे) आणि २२.०७.२०२० रोजी आवश्यक	प्रसिध्दीच्या तारखेप
कागदपत्रे निष्पादित करून रू. ७५,००,०००.०० च्या मर्यादेतील सीसीओएल प्राप्त केले आहे. सदर खाते	समाप्तीच्या तारखेपर्यंत
२५.०३.२०२२ रोजी आमच्या खात्यात असंपादणूक मत्ता म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे आणि	द सिद्ध
आम्ही सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसात एकूण रू. ८०,८५,८६९.७९ (रूपये ऐंशी लाख	વાલાવ્યુ
पंच्याऐंशी हजार आठशे एकोणसत्तर आणि एकोणऐंशी पैसे फक्त) हे १०.०७.२०२२ रोजी क्र. १ ते ३	
तमच्यापैकी मख्य कर्जदार आणि अडेसी आणि क्र. ४ तमच्यापैकी हमीदार म्हणन यांच्याकडन देयाच्या	<u> </u>

ईमेल- ro1001@sib.co.in, सीआयएनः एल६५१९१केएल१९२९पीएलसी००१०१७

वेबसाईट : www.southindianbank.com

सिक्यरीटायदेशन अँड रिकल्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ

जागणीकरिता ११.०७.२०२२ रोजी अधिनियमाच्या कलम १३(२) अन्वये सूचना निर्गमित केली आहे. तथापि, तुमच्यापैकी क्र. १ आणि क्र. २ यांनी सदर सूचनेच्या सेवेकडे दुर्लक्ष केले आहे, सदर जाहीर सूचना सिक्युरीटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियमावली, २००२ च्या नियम ३ (१) नुसार निर्गमित करण्यात आली आहे

तथापि, तम्हाला सदर सचनेच्या ६० दिवसात तमचे संपर्ण दायित्वाचा भरणा करण्यासाठी सदर सचनेदारे याद्वारे बोलाविण्यात येत आहे. कसूरवार ठरल्यास, पुढील कोणत्याही सूचनेशिवाय सदर अधिनियमाच्या कलम १३(४) अन्वये देण्यात आलेल्या सर्व वा कोणत्याही हक्काचा वापर करून याखाली परिशिष्टातील तारण मत्तेची अंमलबजावणी करण्यासाठी मनाई करण्यात येईल.

तुम्ही पुढे सूचना घ्यावी की, सदर अधिनियमाच्या कलम १३(१३) प्रमाणे, तुम्हाला आमच्या पूर्व लेखी संमतीशिवाय खालील तारण मत्तेच्या कोणत्याही विक्री, भाडेपट्टा वा अन्य (साधारण व्यवसायाव्यतिरिक्त) स्वरूपात हस्तांतरणासाठी वा खालील तारणासह व्यवहार वा निकालात काढण्यासाठी मनाई आहे/निषिद्ध आहे. कपया नोंद घ्यावी की, सदर प्रसिद्धी ही कायद्याप्रमाणे कर्जदार आणि हमीदार यांच्याविरुद्ध साऊथ इंडियन बँक लिमिटेड यांना प्राप्त असलेल्या हक्क आणि उपायांच्या पूर्वग्रहाशिवाय करण्यात आलेली आहे. तारण मत्ता मिळविण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात अधिनियमाच्या कलम १३ च्या उपकलम (८) च्या तरतुदींन्वये कर्जदारांचे लक्ष वेधून घेण्यात येत आहे.

परिशिष्ट ए

कर्जदार मेसर्स टोटो प्रिस्ट्रेसिंग सिस्टिम (अड्रेसी क्र. १) यांची संपूर्ण विद्यमान मत्ता (विद्यमान आणि भावी) याचे तारण, कर्जदारांची सर्व चल मिळकत, सर्व विद्यमान आणि भावी कारवाईयोग्य दावे आणि अन्य चल मिळकत जी भविष्यात समोर येऊ शकेल अथवा अस्तित्वात असेल, कर्ज पुस्तिका, अन्य दावे यासह, जे आता वा यानंतर तारणादरम्यान वेळोवेळी स्टोअर करण्यात येईल वा त्यांच्या परिसर वा गोडाऊन संदर्भात वा सदर स्वरूपात वा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वा एका गोडाऊनमधून दुसऱ्या ठिकाणी नेण्याच्या संदर्भातील

परिशिष्ट बी

सर्व भाग आणि विभाग हा फ्लॅट क्र. २००३, इमारत क्र. ३ च्या २० व्या मजल्यावर, पूनम इस्टेट क्लस्टर क्र. ॥ प्रमाणे स्टाईल आणि त्यांच्या नावावरील टाईप ई१, ज्यांचे बिल्टअप क्षेत्र साधारण ६७.४७ चौ. मीटर्स (चटई क्षेत्र ६०५ चौ. फूट), सामाईक सुविधा वापरण्याच्या हक्कासह आणि सर्व अन्य सोपे अस्तित्वातील आणि त्यावरील संलग्न हक स्थित आहे पूनम इस्टेट क्लस्टर क्र. ॥, इमारत क्र. १/२/३ सीएचएस लि, मीरा रोड, ठाणे स्थित आहे जमिनीतील मोजमापित २८६.२५ चौ. मीटर्स सर्व्हे क्र. १५०(भाग), १५१ (भाग), २२६(भाग), २२७, २२८ (भाग), २२९ आणि २३० (इंडेक्स ।। जुना सर्व्हे क्र. १५०(भाग), १५१ (भाग) २२६ ते २३०(भाग) प्रमाणे) रि. सर्व्हे क्र. २१/२, २२/२, ५८/२, ५९/२, ६०/२, ६१/२ आणि ६२/ (इंडेक्स ॥ रि. सर्व्हे क्र. ४८/२, ५३/२, ५४/२, ५८/२, ५९/२, ६०/२, ६१/२ आणि ६२/२ प्रमाणे) हा पेणकरपाडा गाव, ठाणे तालुका, ठाणे जिल्हा आणि सौ. चंद्रकिरण डी. राय आणि श्री. श्याम डी. रायद्वारे मालकीचे, उपप्रबंधक कार्यालय ठाणे - १० च्या दिनांक ०६.०७.२०१५ रोजीचा संपूर्णतः वर्णिलेले विक्री क्र. करार टीएनएन१०-९८८५/२०१५ आणि सीमाबद्धः उत्तरेलाः अंतर्गत रस्ता/क्लस्टर क्र. १, पूर्वः इमारत क्र. २ आणि १, दक्षिणः खुला प्लॉट/इमारत क्र. ७ आणि ९, पश्चिमः सुष्टी रोड सही / - प्राधिकृत अधिकारी स्थळः मंबर्ड तारीखः १२.०८.२०२२ (मुख्य व्यवस्थापक)

देदाः / आश्चेपदा किवा अन्य दावेदारां / रे यांच्याकडून दावे किंवा आश्चेप सदर सूचनेच्या प्रसिध्दीपासून १४ वायदीच्या भंडवला/ मिळकतीमधील वादाच्या रोअर्स व हितसंबंधाच्या ठी त्याच्या/तिच्या / त्यांच्या तीं त्याच्या/तिच्या / त्यांच्या विकार केंद्री अग्रस्ट, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीसा ठी एकत्रित वित्तीव निष् कंपनी वेबसार्ट (युआप्राप्तः) अध्याप्ताः अर्थल्य आहे. सर दिलस्ट कंपनी वेबसार्ट (युआप्राप्तः) अध्यात्तां अर्थल्य आहे. द्यां यांच्या योजर्स व हितसंबंधाच्या ठी त्याच्या/तिच्या / त्यांच्या विकार दावे/आश्चेप आणि विया यार्ग्तिसह मागवित आहे. वर <u>कंपनीलल (अव्यात्वाकीक्षेत्र) (लेवावा</u> ति यदावे/आश्चेप प्राप्त झाले नहित, रे व्याताव्यीकॉल निव्वः नंग/तोटा कर्व्य (अव्यात्वलक कार्ष) (२०२२ रोजी संयत्वा विद्या स्थाने त्यां दावे/ विकार दावे/आश्चेप प्राप्त झाले नहित, रे व्याताव्यीकॉल निव्वः नंग/तोटा कर्व्य (२०२२ रोजी संयत्वे स्थात्व) (कंवायां सिंक क्रिय्ते क्रांत्वी अश्वर्थ (२४ ४२ ६९.)	.णा
स्ततंतर होण्यास वारस किंवा वारसदार देवार/आक्षेपदार किंवा अन्य दावेदारी/ रे यांच्याकडून दावे किंवा आश्चेप सदर सूचनेच्या प्रसिद्यीपासन १४ वेपार्शन केंखानसिकाला गर्वादिने लसेबानसिका अलिम वितीय निष्कर्षाच्यास्य हेंगिरेड प्रसर्वेत्र मध्ये वखल केलेते अलेखानसिका आसि वितीय निष्कर्षाच्यास्य हेंगिरेड प्रसर्वेत्र प्रचनेच्या प्रसिद्यीपासन १४ वेपारिक केंखानसिकाला गर्वादिन सुसंवीचित्र करात्र कर सिक्स स्पर्ये), रेपुचेनन २ एसस्वेंत्र मध्ये वखल केलेते अलेखानसिका आसि वितीय निष्कर्षाच्या काला भा सदर सूचनेच्या प्रसिद्यीपासन १४ वेपानिक केंखानसिकाला मर्यादित प्रतिनेक अल्वाल बीत्सर दिनारिक स्वाय वेपार्थन केंद्र रात्र स्वाय वेपार्थन केंद्र रात्र स्वाय वेपारित वेबसाईट (युप्र केंप्राति वेबसाईट (युप्र केंप्रति करप्या स्वासादाने को अर्स व स्वालयधीमाठ केंतत निवक नम्र(/तेट) (अप्रवाटलक बार्वीक्र) (२२.८७) २३. भ बालयधीमाठ केंतत निवक नम्र(/तेट) (अप्रवाटलक बार्वीक्र) (२२.८७) २३. भ बालयधीमाठ केंतत निवक जम्र (अवयादलक बार्वीक्र) (२२.८७) २३. भ बालयधीमाठ केंतत निवक जम्र (अवयादलक बार्वीक्र) (२२.८७) २३. भ बालयधीमाठ केंतत निवक जम्र (अवयादलक बार्वीक्र) (२२.८७) २३. भ बालयधीमाठ केंततत निवक जम्र (अवयादलक बार्वीक्र) भार) (४२.८) २३. भ बालयधीमाठ केंतत निवक जम्र (अवयादलक बार्वीक्र) भार) (४२.८) २३. भ बालयधीमाठ केंतत निवक जम्र (अव्यातलक ब्र (अवयातलक वर्तीक्र) कर) (२). २३.२) २६. भ बालयधीमाठ केंतत निवक जम्र (अवयादलक वर्तीक्र) न्यू) (२३.६९,९०) (८८.२) ३ मण्ड कोंनेस समाम मांडल (क्रेसे २३.२) - २.२र्ती म्रूच) ४८.५७ ४७ ७ उन्हर्याकील कालेत कर्यना मांडकर (क्रेस २३.) - २.२र्ती म्रूच) ४८.५० ४४. ७ उन्हर्याकार्थ केंतर विका त्वविक कर्वा क्वलव व्यात विकार केंद्र न्य ७ उन्हर्याकार्थ केंत्र स्वेवी केंत वर्त व्यक्र रिवेक्र स्वेत्र व्यक्र व्यायार्थ केंत्र त्व व्यक्र व्यार येव्य	
स्पार्थ (मार्थ (मेनवा कार्य वादेवरागे) दे यांच्याकटून दावे किंवा अन्य दादेवरागे/ दे यांच्याकटून दावे किंवा आक्षेप सदर सूचनेच्या प्रसिध्दीपासून १४ तायटीच्या भाइवल/मिककत्तीमधील दाच्या प्रतेषद व हितसंबंधाच्या दी त्याच्या/तिच्या/ त्यांच्या दी त्याच्या/तिच्या/ त्यांच्या दी त्याच्या/तिच्या/ त्यांच्या दे व्यात्रिक लेखागरिक्षका गर्बादित पुर्वलिकन अहवाल बीएसई विमिटेड (बीएसई) वेबसाईट (पुअ कंगरी वेबसाईट (पुआपल: www.kmdinserv.com) व उपलब्ध आहे. सर तिगिर निष्कर्ज पंचाय्य प्रतेषद हितसंबंधाच्या ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी एकत्रित वित्तीय नि कार्य दावे/आक्षेप प्राप्त झाल नाहीत, तां जर दावे/आक्षेप प्राप्त झाल नाहीत, दाक्रतीमधील तत्पतुर्दीमधील मार्गाने सोसायटीच्या कत्तीमधील मयत सभासदाच्या रो अर्स व दान्तरकाक्षेत्र केत्रेत तिवक कांत निवक कां (जिव्य) कर्या (त्यादालक बाबींक) (५२.९८) दश्व कालवर्धाकर्य कांत निवक कांव (जव्यातलक बार्वांक्त) (५२.९८) दश्व कालवर्धाकर केत्रंत निवक कांव (त्राव्यातलक बार्वांक्त) (५२.९८) दश्व कालवर्धाकर कांत निवक कांव (जव्यातलक बार्वांक्त) (५२.९८) दश्व कालवर्धाकर कांत निवक कांव (जव्यातलक बार्वांक्त) (५२.९८) दश्व कालवर्धाकर कांत निवक कांव (जव्यातलक बार्बांक्त) (५२.९८) दश्व कालवर्धाकर कांत निवक कांव (जव्यातलक बार्बांक्त) (५२.९८) दश्व कालवर्धाकर कांत निवक कांव (जव्यातलक बार्वांक्त) (५२.९८) दश्व कालवर्धाकर क्रिक्त कांत निवक कांत कर्या आवात्र कांक (क्रांक्त) (र्य.९९ कर्य) (८.९९ क्रांक्त) कर, सोसायटीच्या कर्ताक्त कांत निवक वांद (किंवार्तांचिक तब्देशत यं कालवर्षांक केंत विक्र वांद विक्रे (तेवार्तांचिक तब्देतत ध्वावत्यांक केंत व्यादालक वांकी करात निवक कर्य (अव्यातलक वार्वंक्त) (र्य.९९ कर्य) (८२.९९ क्रांक ५२.७ क्रांक्त) करतीमधील मयत सभासदाच्या रो अर्स	
देवर, 'आक्ष'पदा किवा अन्य दावेदारा', रे यांच्याकडून दावे किंवा आक्षेप सदर, सूचनेच्या प्रसिध्दीमधून १४ सदर, सूचनेच्या प्रसिध्दीमधून १४ सायटीच्या भांडवल/मिळकतीमधील दाच्च्या शेअर्स व हितसंबंधाच्या दी त्याच्या/तिच्या/ त्यांच्या वेबसाईट (जुआएल: www.kjmdinsev.com) यर उपलब्ध आहे. सर वितीय निष्कृत यांडवल/मिळकतीमधील दाच्च्या प्रशेम्द व हितसंबंधाच्या दी त्याच्या/तिच्या/ त्यांच्या वेबसाईट (जुआएल: www.kjmdinsev.com) यर उपलब्ध आहे. सर वितीय निष्कृत यांडवल्या रोकडल. यांडवल्या त्रविक केंवल केंवले करते करवा बासि विकल्ये वास्र विनिध्द विष्यार्थ विकल यांडवल्या रोकडल. यांडवल्या त्रविक केंवल करतेखन स्वीत आहेल प्रकृत यांडवल्या प्रशेम्प्र मा मार्गत आहे. सर ते उपलेव्य प्रशेम, यांच्या ते उपतिय/ त्यांच्या ते उपतिय/ त्यांच्या त्या प्रतीम्ध मागावित आहे. सर त्यांत्रल क्यांत्रल क्यांत्र क्वां स्वात्यांत्रित त्यांत्रल त्यांत्रल (क्वां प्रसिं) अ. त्यांत्रल त्यांत्रल क्यांत्रिक क्वांत्र (त्यांत्रलक कार्बाण्यां क्वांत्र) कार दावे/आहेप प्राप्त झाल केंत्र केंत्रल क्वां (त्रांद्र) क्षण्यात्रलक वर्षांत्रण) (२४.२४) ११.२ २ ब्वात्वाधीकल किंत त्रिवक क्वां (ज्वावत्रलक वर्षांत्रण) (२४.२४) १३. २ ब्वात्वाधीकल केंतत विकल क्वा (आववत्रलक वर्षांत्रण) (२४.२४) १३. २ ब्वात्वाधीकल केंतत विकल क्या (आववत्रलक वर्षांत्रण) (२४.२९) १३. २ ब्वात्वाधीकल केंतत विकल क्या (आववत्रलक वर्षांत्रण) (२४.२९) १३. २ ब्वात्वाधीकल क्रेत्रत विकल क्या (आववत्रलक वर्षांत्र) (२४.२९) १३. २ ब्वात्वाधीकल क्रेत्रत (क्वा राक्ष) (२४.२९) १३. २ स्वात्वाधीकल केंत्रत विकल क्या (आववत्रलक वर्षांत्र) (२४.२९) १३. २ स्वात्वाधीकल केंतत विकल क्या (आववत्रत्रक वर्षांत्र) (२४.२९) १३. २ स्वात्वाधीकल केंतत विकल क्या (आववत्रत्रक वर्षांत्र) (२४.२९) १३. २ स्वात्वाधीकल क्रेत्रत व्यांत स्वार्य स्वार्य) (२४.२९) १३. २ स्वात्वाधीकल क्रेत्रत (व्यांत्र) क्वें स्वार्य) (२४.२९) १४. ३ स्वात्वाधीकल केंत्रत (व्यांत्र) क्वें स्वार्य) (२४.२९) १४. ३ स्वात्वाधीकल केंतर विकल क्यांत (व्येंव्र) स्वार्य) (२४.२९) १४. ३ स्वात्वाधीकल केंतत विकल क्यांत (व्येंव्य) क्वांत्र) (२४.२९) १४. ३ स्वात्वाधीकल केंतर विकल क्यांत (व्येंव्र) स्वार्य) (२४.२९) २४. ३ स्वात्वाणांग्र)	२२ ३३
र याच्याकटून दाव किवा आक्षप सदर सूचनेच्या प्रसिप्दीपासून १४ आयटीच्या भांडवल/मिठकतीमधील तायटीच्या भांडवल/मिठकतीमधील तेव्यापि केव्यापिकाकाय गर्यादित पुनर्सिलोक्त अल्वला बीस्पई लिमिटेड अप्राप्तच्या भांडवल/मिठकतीमधील तेव्याय प्रेजेस व हितसंबंधाच्या तेव्या पुष्ठन्वर्थ अशी कागदपत्रे आणि ांच्या प्रतिस्व मागवित आहे. यर ता जर दाव/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, त्रा वा/भांक्षेप प्राप्त झाले नाहीत, त्रा वा/भांक्षेप प्राप्त झाले नाहीत, त्रा वा/भांक्षेप प्राप्त झाले नाहीत, त्र वाव/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, त्र वाव/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, त्र वाव/भांक्षेप प्राप्त झाले नाहीत, त्र वाव/भांक्षेप प्राप्त झाले नाहीत, त्र कालवाधीकाले किवल कह/(तोट) कर्ष्या (अच्यातमक बावीह्री) (५२.४५) (१४.८ व कालवाधीकाले किवल कह/(तोट) कर्ष्य (अच्यातमक बावीह्री) (५२.८५) (१३. व कालवाधीकाले कितल कर्ष्य (आचावतमक बावीह्री) (५२.८५) (१३. व कालवाधीकाले कितल कर्ष्य (आचावतमक बावीह्री) (५२.८५) (१३. व कालवाधीकाले कितल कर्ष्य (आचावतमक बावीह्री) (५२.९८) (१३. व कालवाधीकाले कितल कर्ष्य (अचावतमक बावीह्री) (५२.९८) १३. व कालवाधीकाले कितल कर्ष्य (अचावतमक बावीह्री) (५२.९८) १३. व कालवाधीकाले कितल कर्ष्य (अचावतमक बावीह्री) (५२.९८) १३. व कालवाधीकाले कितल किवल कर्ष्य (अचावतमक बावीह्री) (५२.९८) १३. व कालवाधीकाले कितल क्रिक कर्ष्य (अचावतमक बावीह्री) (५२.९८) १३. व कालवाधीकाले कितल किवल कर्ष्य (अचावतमक बावीह्री) (५२.९८) १३. व कालवाधीकाले कित्त किवल कर्ष्य (अचावतमक वावीक्त) (५२.९८) १३. व कालवाधीकाले कित्त विकल कर्ष्य (अचावतमक वावीक्त) (५२.९८) १३. व कालवाधीकाले कित्त त्विक व्यक्ष क्षात्र क्षत्र क्षात्र क्षेत्र क्षेत्र कर्य (क्षात्र क्षेत्र क्षेत्र) (२)४२.५ ४७. व प्रक्षात्र क्षेत्र क्षेत्र कर्य (क्षावरक्रिक क्षेत्र	_
$ \begin{array}{c} \operatorname{araz} \operatorname{fraz} \operatorname{set} \operatorname{set}$	
सिद्धाः मा भिडणा भारत साम्रा क्या साम का मा क्या के साम्रा में के साम्रा मे के साम्रा में के साम्रा में के साम्रा में के साम के साम साम्रा के साम्रा में के साम्रा माम्र	त्रएल
$ \begin{array}{c c c c } $10 \text{ At } a $1 \text{ E}c \text{At } a $1 \text{ I} \text{c} \text{c} \text{c} \text{c} \text{c} \text{c} \text{c} c$	लेख
C1 cutter//ffcz/l/ cuter//ffcz/l/ cuter//ffcz/l/ C1 cuter//ffcz/l/ cuter//ffcz/l/ standard C2 usfing: usfind: usf	
ांच्या प्रतींसह मागवित आहे. वर ति जर दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, ते जर दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, दीच्या उपविधितील तर्युर्दीमधील मार्गाने सोसायटीच्या फ्रततीमधील मयत सभासदाच्या रोअर्स व जर, सोसायटीच्या फ्रतीमधील मयत सभासदाच्या रोअर्स व्यवन्यायाण के ताक स्वायाधीय क्रि. २०/- वेट्रवी म्रूथ) ५ ज्वात्वाप्रीयाली एक्षण तक्षेपा क्षेत्र प्रत्न (अच्चादलक वाबीतेत) (५२.९८) हरू. २ व्यवत्वप्रियाल क्षेत्र प्राप्त व्यवत्वप्र व्यवित्र क्षेत्र प्राप्त (त्रेट) (प्राय्त क्षेत्र क्षेत्र (२०८०) हरू. २ व्यवत्वप्रीयाली एक्षण तक्षेप्त क्षेत्र प्राप्त (त्रेट) (प्राय्त क्षेत्र क्षेत्र (२०८०) हरू. २ व्यवत्वप्रेयाली क्षेत्र क्षेत्र व्यवत्वप्रक व्यवित्र (२०८०) हरू. २ व्यवत्वप्रेयाली क्षेत्र क्षेत्र प्रत्न (२०१९) (५२.९८) हरू. २ भण्या वाले सामाना मोडलर (क्षेत्र ६९) - वेट्रवी म्रूथ) ४७८-५७ ४७८- ७ उन्हेलांकित ग्राज्य व्यवत्वप्राप्त के त्रिवालीशित ताळेब्रेल	och (
ांच्या प्रतींसह मागवित आहे. वर ति जर दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, ते जर दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, दीच्या उपविधितील तर्युर्दीमधील मार्गाने सोसायटीच्या फ्रततीमधील मयत सभासदाच्या रोअर्स व जर, सोसायटीच्या फ्रतीमधील मयत सभासदाच्या रोअर्स व्यवन्यायाण के ताक स्वायाधीय क्रि. २०/- वेट्रवी म्रूथ) ५ ज्वात्वाप्रीयाली एक्षण तक्षेपा क्षेत्र प्रत्न (अच्चादलक वाबीतेत) (५२.९८) हरू. २ व्यवत्वप्रियाल क्षेत्र प्राप्त व्यवत्वप्र व्यवित्र क्षेत्र प्राप्त (त्रेट) (प्राय्त क्षेत्र क्षेत्र (२०८०) हरू. २ व्यवत्वप्रीयाली एक्षण तक्षेप्त क्षेत्र प्राप्त (त्रेट) (प्राय्त क्षेत्र क्षेत्र (२०८०) हरू. २ व्यवत्वप्रेयाली क्षेत्र क्षेत्र व्यवत्वप्रक व्यवित्र (२०८०) हरू. २ व्यवत्वप्रेयाली क्षेत्र क्षेत्र प्रत्न (२०१९) (५२.९८) हरू. २ भण्या वाले सामाना मोडलर (क्षेत्र ६९) - वेट्रवी म्रूथ) ४७८-५७ ४७८- ७ उन्हेलांकित ग्राज्य व्यवत्वप्राप्त के त्रिवालीशित ताळेब्रेल	
ते जर दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, गिच्या उपविधीतील तरतुर्दीमधील मागनि सांसायटीच्या उक्ततीमधील मयत सभासदाच्या रोजके जर, सोसायटीच्या उक्ततीमधील मयत सभासदाच्या रोजके	०५५ स्त)
रीच्या उपविधीतील तरतुदीमधील मार्गाने सोसायटीच्या कतीमधील मयत सभासदाचे शेऊर्स व इस्तांतर करण्यास सोसायटी च्या जर, सोसायटीच्या इक्तीमधील मयत सभासदाच्या शेऊर्स ध्र प्रधानने साने सान्नावधीकाल कर्षा (मेंद्र) (अच्चदात्मक वार्षीतंत्र) (५२.८७) १३. २ कातवधीकाल केलोत निवळ नगर (अच्चदात्मक वार्षीतंत्र) (५२.९८) १३. २ कातवधीकाल क्षेत्र निवळ नगर (अच्चदात्मक वार्षीतंत्र) (१२.९९२) (८५.२९) ३ म्थानवधीकाल क्षेत्र संक्रमावेक्ळ उत्तव (क्ष्रेजन घ्रान्त) (१२.९९२) (८५.२९) ७ प्रवृत्त्वांकी समागा मांखन (क्षेत्रेस घ्रान्त) १४.९९२) १४.९९२ ७ प्रवृत्त्वांकी समागा मांखन (क्षेत्रेस घ्रान्त) १४.९९२ १४.९९२ ७ प्रवृत्त्वांकी समागा मांखन (क्षेत्रेस घ्रान्त) १४.९९२ १४.९९२ ७ प्रवृत्त्वांकी समागा मांखन (क्षेत्रेस घ्रान्त) १४.९९२ १४.९९२ ७ प्रवृत्त्वांकी सामागा मांखन (क्षेत्र स्त्रीधित काळेबंदात	
मागनि सोसायटीच्या भ कालघोसाठे कर्तात रिवळ रुम्य (आरंट) (अच्चयात्मक बार्गता) ((५२.८७) १३. भ कालघोसाठे कर्तात रिवळ रुम्य (आरंप्रयातमक बार्गता) ((५२.८७) १३. भ कालघोसाठे कर्तात रिवळ रुम्य (आरंप्रयातमक बार्गता) ((५२.९८) १३. भ कालघोसाठे क्यूज स्वर्धाप्रेक प्रथम व्याप्तमक बार्गता) ((५२.९८) १३. भ कालघोसाठे क्यूज स्वर्धाप्रेक प्रथम व्याप्तमक बार्गता) ((५२.९८) १३. भ कालघोसाठे क्यूज स्वर्धाप्रेक प्रथम व्याप्ति म्याप्त्र) ((५२.९८) १३. भ कालघोसाठे क्यूज स्वर्धाप्रेक प्रथम व्याप्तमक बार्गता) ((५२.९८) १३. भ कालघोसाठे क्यूज स्वर्धाप्रेक क्यू (क्याप्तप्रेक क्यूज) ((५२.९८) (८५.२ भ मण्डा क्योंने सम्प्राम मांख्य (स्वर्धेन प्रथम) (१९.९९२०) (८५.२ भ प्रवाहालेने साम्प्राम मांख्य (स्वर्धेन प्रथम) (५४.२८) १३. भ मण्ड क्योंने सम्प्राम मांख्य (स्वर्धेन २४.२) व्यवन्यापार्थ (भ द्यवन्यापार्थ)	(٩)
भ कातवाधीमाले कारत निवज कास (अपवादतमक बांगी कर) (५२.९८) १३. ५ कातवाधीमाले कारत निवज करण (अपवादतमक बांगी कर) (५२.९८) १३. ५ कातवाधीमाले एकुल सर्वमायकेक उपल (कातवादीमक) निकारि निकार (तेल) (कातेल) आदि कार्यक्र करण (अपवादतमक) निकार करण (४९.९८) (८५.१ (कातेल) आदि कराम्या के सामाम मंडवाद (कावेश प्रतन) (१९.९९२) (८५.१ कतीमधील मयत समासदाच्या रोअर्स ७ दुर्जन्वामांभी	69
इस्तांतर करण्यास सोसायटी मोकठी जर, सोसायटीच्या इन्तीमधील मयत समासदाच्या रोअर्स पुजर्मजीमधील मयत समासदाच्या रोअर्स वयवन्यागांचे	62
जर, सोसायटीच्या ६ मरण क्रांसे समग्रा भंडवत (प्रत्येश २०/- वे द्वांगे क्रुक) ४७८. ५० ४७८. इसतीमधील मयत समासदाच्या रोअर्स् ७ इयबन्यागणे –	
अत्र प्राप्त सभासदाच्या शेअस् कतीमधील मयत सभासदाच्या शेअस् यखबत्याप्रमाथे -	
विकारणा मधाल मधालदाच्या शावला दाखवल्याप्रमणे) –	५७
संबंधाच्या हस्तांतरणास काही 🛛 🖉 प्रति सनभाग प्राप्ती प्रत्येकी रू. १०/- वे	_
	_
तोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या (अंगरिंग कालावधीसठी अवार्षिक)	
	२९ २९
यटीच्या नोंदणीकृत उपविधीची प्रत टीगाः वरील महिती हा सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲम्ड डिरक्लोज्स रिवचयरमेंट), रेयलेशन २	_
पि विशेष माहता हा सत्री तिरीक्षणासाठी सोसायटीचे एक्सचेंज मध्ये दाखल केलेले लेखापरिक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षांच्या उतारा आहे. सदर स्टॉक एव	
सायटीचे सन्मा. सचिव यांचेकडे स. वैधानिक लेखापरिक्षकाचा मर्यादित पुनर्विलोकन अहवाल बीएसई लिमिटेड (बीएसई) वेबसाईट (युअ	
द. ३.०० च्या मध्ये सदर सचना कंपनी वेबसाईट (युआरएल: www.kjmcfinserv.com) वर उपलब्ध आहे. सदर वित्तीय निष्कर्ष	लेख
तारावेपासन् तिच्या काल्यावधी मडळाद्वार ११ आगस्ट, १०२२ रोजीसच्या सर्थत आढावा घेतला.	
संच संच संच कंजीएमनी संच कंजीएमनी कंजीएम	
	પતાર
द सिद्धाचल दर्शन सीएचएस लि.	
च्या वर्तान आणि कोरता विनाकः ११ ऑगस्ट, २०२२	
सही/- सन्मा. सचिव	_
दिनांक: १३/०८/२०२२	

SAVANI FINANCIALS LIMITED

Regd. Office: 91, Mantra House, Marol Co-op Indl. Estate, M.V. Road, Andheri (East), Mumbai 400059.

Website: savanifinancials.co.in * Email: info@savanifinancials.co.in * CIN: L67120MH1983PLC031614 STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED ON 30TH JUNE, 2022

The above is an extract of the detailed format of the Quarterly Financial Results filed with the Stock Exchange

under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Regulations) Regulations, 2015. The

full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com

Particulars

Net profit for the period (before Tax, Exceptional and/or

Net profit for the period before tax (after Exceptional

Net profit for the period after tax (after Exceptional

(Comprising profit for the period (after tax) and Other

Equity Share Capital (Face Value of Rs.10/- each)

balance sheet of previous accounting year)

and Company's website www.savanifinancials.co.in

discontinuing operations (not annualized)

Reserves (excluding Revaluation Reserves as per

Earning per share (of Rs.10/- each) for continuing and

Total Comprehensive Income for the period

Comprehensive Income (after tax)}

Total Income from operations

and/or Extraordinary Items)

and/or Extraordinary Items)

Basic and Diluted (Rs.)

Place : Mumbai

Date : 12th August, 2022

Extraordinary Items)

नावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/ (तोटा) (अपवादात्मक व

गलावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा (अपवादात्मक बाबींनंतर

ालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पत्र (कालावधीसाठ करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पत्र (करोत्तर धरून)

६ भरणा झालेले समभाग भांडवल (प्रत्येकी रु. १०/ – चे दर्शनी मूल्य) पनमेल्यांकित राखीव वगळन इतर इक्विटी (लेखापरीक्षि

भायखळा, मुंबई-४०००२७ चे सभासद आणि

सोसायटीच्या सिद्धाचल इमारतीच्या बी विंगमधील

फ्लॅट क्र. २० चे धारक असून त्यांचे कोणतेही

नामनिर्देशन न करता ७ जानेवारी, १९९९ रोजी निधन

ठिकाण मुंबई

SAKUMA EXPORTS LTD.

EXPORTERS & IMPORTERS (GOVERNMENT OF INDIA RECOGNISED TRADING HOUSE)

Regd Office: 301-A, Aurus Chambers, S.S. Amrutwar Lane, Near Mahindra Tower, Worli, Mumbai-13

CIN - L51909MH2005PLC155765

Extract of Statement of Standalone & Consolidated Financial Results for the Quarter ended June 30, 2022 (As per the format under Annexure XI of the SEBI Circular No .CIR/CFD/CMD/15/2015 dated November 30, 2015)

(Rs. in Lacs) excluding Earning per Share								
		Stand	Standalone			Consolidated		
Particulars	Quarter Ended	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended	Quarter Ended	Quarter Ended	Quarter Ended	Year ended
	30-Jun-22	31-Mar-22	30-Jun-21	31-Mar-22	30-Jun-22	31-Mar-22	30-Jun-21	31-Mar-22
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Total Revenue from Operations (Net)	86,259.47	107,331.39	54,694.59	253,866.11	102,692.88	119,040.04	61,447.41	286,032.21
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	596.19	991.43	471.38	2,272.66	803.95	1,322.90	521.42	2,744.33
Total Comprehensive Income	596.98	997.71	476.85	2,286.55	804.74	1,329.18	526.89	2,758.22
Weighted Average Equity Share Capital (FV of Re.1 per share)	2,345.59	2,345.59	2,345.59	2,345.59	2,345.59	2,345.59	2,345.59	2,345.59
Earnings Per Share (before extraordinary items)						-		
(a) Basic	0.25	0.43	0.20	0.97	0.34	0.57	0.22	1.18
(b) Diluted	0.25	0.43	0.20	0.97	0.34	0.57	0.22	1.18
Earnings Per Share (after extraordinary items)								
(a) Basic	0.25	0.43	0.20	0.97	0.34	0.57	0.22	1.18
(b) Diluted	0.25	0.43	0.20	0.97	0.34	0.57	0.22	1.18

Notes to the Audited financial results for the year ended June 30, 2022:

I. The above Unaudited Standalone and Consolidated financial results for the Quarter ended as at June 30, 2022 were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Group at its meeting held on August 12, 2022. The Auditors have issued an unqualified Audit opinion on hese results

2. The Financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) notified under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended by the Companies (Indian Accounting Standards) (Amendment) Rules, 2016.

Company business activity falls within a single primary business segment i.e. trading in agro products, hence no separate information is disclosed.
 Previous Years figures have been regrouped / rearranged wherever considered necessary to confirm to the current period classification and grouping.

For SAKUMA EXPORTS L	T
Sd/-	
Saurabh Malhotra	
Managing Director	
(DIN: 00214500)	

DEEPA TRACY	Place : Mumbai
MANAGING DIRECTOR	Date: August 12, 2022

(Rs. in lacs)

Unaudited

uarter ended

2021 2.81

1.05

1.05

1.05

1.05

400.00

0.03

Unaudited Audited

Quarter ended 30th June 2022 2.78 2021 2.78 2022 2.78 2022 2.78

1.51

1.51

1.51

1.51

0.04

On behalf of the Board For SAVANI FINANCIALS LTD.

400.00

0.03

0.03

0.03

0.03

400.00

0.00